



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ८, अंक - ३]

गुरुवार ते बुधवार, जानेवारी १७ - २३, २०१९ / पौष २७ ते माघ ३, शके १९४०

[पृष्ठे ११५

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय / संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,
पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे

जाहीर नोटीस

(झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचना)

क्रमांक झोपुप्रा/सप्रा-१/झोपुआ-३/२०१९.— ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ (प्रस्तुत आदेशात या अधिनियमाचा उल्लेख यापुढे "उक्त अधिनियम" असा करणेत येत आहे) चे कलम ३-अ (१) (२) अन्वये महाराष्ट्र शासनाने पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्राकरिता गृहनिर्माण विभागाकडील अधिसूचना क्रमांक झो.पु.यो.-२००४/प्र. क्र. २१३/झो.प.सु.-१, दिनांक ३० जून २००५ अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३-ब मधील तरतुदीनुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या क्षेत्रासाठी सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना या प्राधिकरणाकडून तयार करण्यात आलेली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मंजूरीने सदरची सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात, दिनांक १ डिसेंबर २००५ रोजी अंतिमतः प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे पुनर्वसनाचा प्रस्ताव दाखल झालेला आहे. प्रस्तावाच्या अनुषंगाने तत्कालीन उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांनी स. नं. १२४/६, १२४/७ व १२४/८, मुंढवा, हडपसर, पुणे या जागेवरील

झोपडपट्टीचे सर्वेक्षण करून उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार झोपडीधारकांची प्राथमिक पात्रता यादी दिनांक ३ सप्टेंबर २०१६ रोजी निश्चित केलेली आहे. तसेच तत्कालीन उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांनी दिनांक १८ सप्टेंबर २०१५ रोजी झोपडीधारकांची अंतिम पात्रता यादी निश्चित केली आहे. उपरोक्त जमिनीवर एकूण ४१४ झोपडीधारक असून त्यापैकी पात्र निवासी १८९, पात्र बिगरनिवासी १, पात्र संयुक्त १ व पात्र सार्वजनिक १ असे एकूण १९२ झोपडीधारक पात्र ठरले आहेत. पात्र झोपडीधारकांपैकी १९२ झोपडीधारकांनी (९९.४८ टक्के) मे. विजय बी. शिर्के यांना पुनर्वसन योजनेसाठी संमती दिलेली आहे.

सदर प्रस्तावाप्रमाणे विकसक यांनी त्यांच्या मालकीच्या स. नं. १२४/६ व १२४/७ या क्षेत्रास लागून असलेल्या स. नं. १२४/८ या क्षेत्रावर उपरोक्त नमूद क्षेत्रावरील झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचे नियोजित केले आहे. तसेच स. नं. १२४/६ व १२४/७ हे यापूर्वीचे या कार्यालयाकडून घोषित करण्यात आलेले आहे. तरी सदर क्षेत्रावरील झोपडीधारकांचे पुनर्वसन १२४/८ या क्षेत्रावर बांधण्यात येणाऱ्या पुनर्वसित इमारतीत करण्याचे प्रयोजन आहे ;

आणि ज्याअर्थी, सदर स. नं. १२४/८ या मिळकतीवर स. नं. १२४/६ व स. नं. १२४/७ या मिळकतीवरील पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन करणे प्रस्तावित असल्याने स. नं. १२४/८ हे क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून कलम ३ (क) अन्वये घोषित करणे आवश्यक आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम (सुधारणा), २०१७ मधील तरतुदी विचारात घेता झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करताना "कोणतीही झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रसिद्ध झाल्यानंतर यथाशीघ्र, मुख्य कार्यकारी अधिकारी, कोणत्याही

जमिनीच्या बाबतीत मग ती पूर्वी झोपडपट्टी क्षेत्र म्हणून घोषित झालेली असो किंवा नसो व ज्या सामूहिक आर्थिक कार्यक्षेत्राचा अंतर्भाव करता येईल ती जमीन झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित केले जाणे समर्थनीय ठरविणारी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्याची खात्री पटल्यावर कोणतीही सार्वजनिक प्राधिकरणे किंवा राज्य विधी मंडळाने अधिनियमित केलेल्या कोणत्याही कायद्यान्वये गठित केलेल्या राज्य शासनाच्या स्थानिकसंस्था यांसह जमीन मालकांना ३० दिवसांची नोटीस आणि त्यांचे म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे आणि त्यानंतर ४५ दिवसांच्या आत अशी जमीन झोपडपट्टीपुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करील" असे नमूद केले आहे ;

आणि ज्याअर्थी, या नोटीशीद्वारे सोबत अनुसूचीमध्ये निर्दिष्ट क्षेत्र महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ (क) नुसार "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित आहे.

त्याअर्थी, या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट क्षेत्राचे जमीनमालक अथवा मालकी हक्क प्राप्त असलेल्या व्यक्ती/संस्था यांना त्यांच्या ज्या काही सूचना/हरकती असतील त्या ३० दिवसांचे आत सादर करण्यास फर्माविण्यात येत आहे. अशा सूचना व हरकती विचारात घेऊन या प्रकरणी ४५ दिवसांचे आत हे क्षेत्र उक्त कलमाखाली "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करण्याचा अंतिम निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांचेमार्फत घेण्यात येईल.

अनुसूची

जमिनीचा तपशील	क्षेत्र
१	२
	चौ. मी.
स. नं. १२४/८, मुंढवा, हडपसर, पुणे.	४६००

चतुःसीमा

पूर्वेस.-- स.नं. १२४/९.

पश्चिमेस.--स.नं. १२४/७.

उत्तरेस.-- पोट-कालवा.

दक्षिणेस.--कालवा.

विकसकाचे नाव व संपूर्ण पत्ता.--मे. विजय बी. शिर्के, रा. १२०५, आपटे रोड, पुणे.

सदरची नोटीस ही माझ्या सहीने व कार्यालयाच्या शिक्क्यासह देण्यात आली.

पांडुरंग पोले,

मुख्य कार्यकारी अधिकारी,
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,
पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे.

पुणे, २ जानेवारी २०१९.

नगराध्यक्षा, नगरपरिषद यांजकडून

शिरूर नगरपरिषद, घोडनदी, पुणे

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये शिरूर शहर विकास योजना (दुसरी सुधारित) मध्ये खालीलप्रमाणे फेरबदल करण्याचा विचार शिरूर नगरपरिषद करित आहे.

जाहीर सूचना

क्रमांक शिरूर न. प./५३/२०१९.--शिरूर नगरपरिषदेची मंजूर विकास योजना (दुसरी सुधारित) मध्ये स. नं. ३२२ (भाग), ३२३ (भाग), ३२४, ३२५ (भाग) व २९६ मधील क्षेत्र शेती विभागातून वगळून ते रहिवास विभागामध्ये समाविष्ट करणे तसेच या क्षेत्रासाठी आवश्यक पोहोच रस्ता सुमारे १२ मीटर रुंदीचा प्रमुख जिल्हा मार्ग (MDR) क्रमांक ५३ ते स. नं. ३२५ व अंतर्गत १२ मीटर रुंदीचा रस्ता याप्रमाणे बदल प्रस्तावित आहे.

शिरूर नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक ३ (४०), दिनांक २६ जून २०१८ अन्वये उपरोक्त फेरबदल प्रस्तावित केले आहेत.

वरील फेरबदलाच्या अनुषंगाने ज्या नागरिकांना सूचना/हरकती नोंदविण्याच्या असतील त्यांनी त्या लेखी स्वरूपात मुख्याधिकारी, शिरूर नगरपरिषदेकडे ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत नोंदवावी. दिलेल्या मुदतीनंतर आलेल्या सूचना/हरकतीचा विचार केला जाणार नाही.

वरील फेरबदल दर्शविणारा नकाशा मुख्याधिकारी शिरूर नगरपरिषद यांचेकडे कार्यालयीन वेळेत पाहता येईल.

सौ. वैशालीताई दादाभाऊ वाखारे,

नगराध्यक्षा,

शिरूर नगरपरिषद, घोडनदी,

जिल्हा पुणे.

शिरूर, ८ जानेवारी २०१९.

BY PRESIDENT, MUNICIPAL COUNCIL

Shirur Municipal Council, Ghodnadi,
District Pune.

Shirur Municipal Council, district Pune intend to suggest following modification under Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 Section 37 (1) in Development Plan of Shirur (Revised II).

Notice

No. Shirur M.C./53/2019.--Shirur Municipal Council, district Pune intend to suggest following modification under Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Section 37 (1) in Development Plan of Shirur (Revised II).

Area under S. Nos. 322 (pt.), 323 (pt.), 324, 325 (pt.) and 296 which is in Agricultural Zone

in Development Plan Shirur (Revised II) is proposed to change from Agricultural Zone to Residential Zone along with proposed D.P. Road width 12 mtrs. from MDR No. 53 to S. No. 325 and internal 12 mtrs. Road.

The above midification proposed by Shirur Municipal Council wide Resolution 3 (40), dated 26th June 2018.

Notice is hereby given that if any person has any suggestion or objections to proposed modification be should inform the same in writing to Chief Officer, Shirur Municipal Council within one month from the date of publication of this notice in Maharashtra Government Gazatee.

Suggestion or objections recived after due date will not be considered.

A plan showing the proposed modification is available for inspection in the office of the Chief Officer, Shirur Municipal Council during office hours.

Mrs. VAISHALI DADABHAU VAKHARE,

President,

Shirur Municipal Council,
Ghodnadi, district Pune.

Shirur, 8th January 2019.

अध्यक्षा, नगरपरिषद यांजकडून

इचलकरंजी नगरपरिषद, इचलकरंजी

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) व ९१ अन्वये.

जाहीर नोटीस

क्रमांक टी.पी./४६२५/२०१८-१९.-ज्याअर्थी, इचलकरंजी नगर रचना योजना क्रमांक I. ही महाराष्ट्र शासनाकडील नगर विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य व गृहनिर्माण विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-२१७१/३१६१५/डब्ल्यू/II, दिनांक १३ फेब्रुवारी १९७३ ने मंजूर झालेली असून ती दिनांक २ एप्रिल १९७३ पासून अमलात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त नगर रचना योजनेमध्ये नगर रचना योजना क्रमांक I, अंतिम भूखंड क्रमांक ४०७-अ सार्वजनिक स्वच्छतागृह याकरिता आरक्षित आहे ;

आणि ज्याअर्थी, इचलकरंजी शहराचे मूळ हद्दीची सुधारित विकास योजना महाराष्ट्र शासनाचे नगर विकास व सार्वजनिक आरोग्य विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-२१८०/८५२/बी/नवि-७, दिनांक २५ मे १९८१ अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक १ ऑगस्ट १९८१ पासून अमलात आहे (जिचा उल्लेख यापुढे "उक्त विकास योजना" असा केलेला आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये "आरक्षण क्रमांक १५१, सार्वजनिक स्वच्छतागृह" याकरिता आरक्षित आहे. सदर आरक्षणाचे समूचित प्राधिकरण इचलकरंजी नगरपरिषद आहे ;

आणि ज्याअर्थी, इचलकरंजी नगरपरिषदेने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) व ९१ अन्वये मे. कौन्सिल ठराव नंबर ४२, दिनांक ३० जून २०१८ अन्वये अनुक्रमे उक्त विकास योजनेतील "नगर रचना योजना क्रमांक I, मधील अंतिम भूखंड क्रमांक ४०७-अ, Public Latrines" व उक्त विकास योजनेतील "आरक्षण क्रमांक १५१, सार्वजनिक स्वच्छतागृह" हे आरक्षण रद्द करणेकामी आवश्यक ती वैधानिक कार्यवाही करणेस कौन्सिलने मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार सदरची जागा लगतच्या विकास योजना विभागामध्ये समाविष्ट करणेत येईल.

त्याअर्थी, आता उपरोक्त फेरबदलाच्या प्रस्तावाने बाधित होणाऱ्या व्यक्तींना वरील फेरबदलाबाबत सूचना अगर हरकती नोंदवावयाच्या असतील त्यांनी ही नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून एक महिन्याच्या विहित कालावधीमध्ये अशा व्यक्तींनी नगरपरिषदेकडे लेखी स्वरूपात सादर कराव्यात. अशा व्यक्तींना सुनावणी देणेत येईल. अशा हरकती/सूचनांचा कामी सुनावणीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सदर प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येईल.

वरीलप्रमाणे फेरफार दर्शविणारा नकाशा सर्व कार्यालयीन कामकाजाचे दिवशी कार्यालयीन वेळेत नगर रचनाकार, इचलकरंजी नगरपरिषद यांचे कार्यालयात नागरिकांचे अवलोकनार्थ पहावयास मिळेल.

अॅड. सौ. अलका अशोक स्वामी,

अध्यक्षा,

इचलकरंजी नगरपरिषद, इचलकरंजी.

इचलकरंजी, ७ जानेवारी २०१९.

BY PRESIDENT, MUNICIPAL COUNCIL

Ichalkaranj Municipal Council, Ichalkaranji

Under Section 37 (1) and 91 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Public Notice

क्रमांक टी.पी./४६२५/२०१८-१९.-Whereas, the Town Planning scheme No.I, Ichalkaranji has been finally sanctioned by Urban Development, Public Health and Housing Department of Government vide it's Notification No. TPS-2171/31615/W-II, dated 13th February 1973 and with effect from 2nd April 1973 ;

and whereas, in the sanctioned Town Planning Scheme No. I, Final Plot No. 407-A is reserved for "Public Latrines";

and whereas, Revised Development Plan of Ichalkaranji has already been sanctioned by

Government in Urban Development and Public Health Department vide its Notification No. TPS-2180 /852 B/UD-7, dated 25 th May 1981 and with effect from 1st August, 1981 (hereinafter referred to as "the said Development Plan");

and whereas, in the said Development Plan of Ichalkaranji Site No. 151 is reserved for "Public Latrines" Ichalkaranji Municipal Council is an appropriate Authority of this reservation. ;

and whereas, the Ichalkaranji Municipal Council has passed the resolution No. 42, dated 30th June, 2018 to modify respective the purpose of Town Planning Scheme No. 1, Final Plot No. 407-A "Public Latrines" to be deleted and Reservation No. 151 "Public Latrines" to be deleted from the Revised Development Plan of Ichalkaranji under Section 37 (1) and 91 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. And its area will be incorporate in Adjacent Zone into Development Plan.

Now, therefore, suggestions and objections if any, from all persons affected by the above proposed modification shall be submitted in writing to the Municipal Council within one month from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette. And after giving a hearing to any submit the above proposals to the State Govt.

The plan showing above modification is available for inspection to the public during the office hours of all working days in the office of the Town Planner, Ichalkaranji Municipal Council, Ichalkaranji.

Adv. Sou. ALKA ASHOK SWAMI,
President,
Ichalkaranji Municipal Council,
Ichalkaranji.

Ichalkarnji, 7th January 2019.

पोलीस उपआयुक्त, वाहतूक यांजकडून

आदेश

क्रमांक पोउआ/वाहतूक-९१/२०१८.- ज्याअर्थी, पुणे शहरातील खालील ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे चालणे इष्ट आहे, त्याअर्थी, महाराष्ट्र शासन, गृह विभाग क्रमांक एमव्हीए-०१९६/८७१/सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७ सप्टेंबर १९९६ चे नोटिफिकेशननुसार मोटार वाहन कायदा, कलम ११५, ११६ (१), (ए), (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून मी, तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, पुणे शहर, अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) खेरीज करून खालीलप्रमाणे अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. सदर ठिकाणी यापूर्वी पार्किंगबाबत असलेले निर्बंध रद्द समजण्यात येतील.

खडक वाहतूक विभाग, पुणे अंतर्गत

गोटीराम भैय्या चौक ते शिवाजी रोड जंक्शन दरम्यान पी-१, पी-२ पार्किंग करणेत येत आहे.

पुणे, १० डिसेंबर २०१८.

आदेश

क्रमांक पोउआ/वाहतूक-९५/२०१८.- ज्याअर्थी, पुणे शहरातील खालील ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे चालणे इष्ट आहे, त्याअर्थी, महाराष्ट्र शासन, गृह विभाग क्रमांक एमव्हीए-०१९६/८७१/सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७ सप्टेंबर १९९६ चे नोटिफिकेशननुसार मोटार वाहन कायदा, कलम ११५, ११६ (१), (ए), (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून मी, तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, पुणे शहर, अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) खेरीज करून खालीलप्रमाणे अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. सदर ठिकाणी यापूर्वी पार्किंगबाबत असलेले निर्बंध रद्द समजण्यात येतील.

हडपसर वाहतूक विभाग, पुणे अंतर्गत

हॉटेल रजनीगंधा पुणे सोलापूर रोड ते रिम्स इम्पायर इंटरनॅशनल स्कूल ससाणेनगर-रामटेकडी डीपी रोड हायवेपर्यंत एकेरी वाहतूक करण्यात येत आहे.

पुणे, २६ डिसेंबर २०१८.

आदेश

क्रमांक पोउआ/वाहतूक-९६/२०१८.- ज्याअर्थी, पुणे शहरातील खालील ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे चालणे इष्ट आहे, त्याअर्थी, महाराष्ट्र शासन, गृह विभाग क्रमांक एमव्हीए-०१९६/८७१/सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७ सप्टेंबर १९९६ चे नोटिफिकेशननुसार मोटार वाहन कायदा, कलम ११५, ११६ (१), (ए), (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून मी, तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, पुणे शहर, अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) खेरीज करून खालीलप्रमाणे अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. सदर ठिकाणी यापूर्वी पार्किंगबाबत असलेले निर्बंध रद्द समजण्यात येतील.

हडपसर वाहतूक विभाग, पुणे अंतर्गत

ससाणेनगर रोड (कॅनॉल) ते हडपसर वेस चौकापर्यंत पी-१, पी-२ पार्किंग करण्यात येत आहे.

तेजस्वी सातपुते,

पोलीस उपआयुक्त,

वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे.

पुणे, २६ डिसेंबर २०१८.

अपर जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले : (१) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६.

- (२) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमाचे कलम ११ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक आरपीए-३८९७/सीआर-१३३/र-४, दिनांक २६ मार्च १९९७.
- (३) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमाचे कलम १३ (२) अन्वये नोटीस क्रमांक कार्या-१६/पुनर्वसन/आरआर-४९८/१९९७.
- (४) मा. उपायुक्त (पुनर्वसन), पुणे यांचेकडील पत्र क्रमांक जा. क्र. पुनर्व/अ.का./आरआर-२२७३/२०१८, दिनांक ११ मे २०१८.
- (५) उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांचेकडील पत्र क्रमांक भूसंपादन कावि-७७७/२०१८, दिनांक १२ ऑक्टोबर २०१८.
- (६) कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण), कोल्हापूर यांचेकडील जा. क्रमांक कोपावि (द)/प्रशा-५/४७८३/२०१८, दिनांक २६ नोव्हेंबर २०१८.

अधिसूचना

क्रमांक कार्या १५ (२)/पुनर्वसन/एसआर-१/२०१८.--- ज्याअर्थी, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील (१) हेरे, (२) खामदळे ही गावे हेरे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रात समाविष्ट असून महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६, कलम ११ (१) ची अधिसूचना दिनांक २६ मार्च १९९७ अन्वये प्रसिद्ध करणेत आली आहे व कलम १३ ची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करून ही गावे बाधित क्षेत्रात समाविष्ट असलेचे घोषित केले आहे ;

आणि ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण), कोल्हापूर यांचेकडील पत्र जा. क्र. कोपावि (द)/प्रशा-५/४७८३/२०१८, दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ अन्वये हेरे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील भूसंपादन पूर्ण झाले असून सदर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी अजून क्षेत्र संपादन करण्याची आवश्यकता नाही असे कळविलेले आहे. त्यानुसार बुडीत क्षेत्रातील गावातील पुनर्वसन अधिनियमाद्वारे घालण्यात आलेले निर्बंध उठविण्यास हरकत नाही ;

आणि ज्याअर्थी, हेरे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे संपादन पूर्ण झाले असल्याने प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रातील उर्वरित जमिनीवरील हस्तांतरण/विभाजन इत्यादीबाबतचे निर्बंध उठविणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, उक्त महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ च्या कलम १२ (१) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर याद्वारे असे घोषित करतो की, हेरे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील जमिनीचे भूसंपादन पूर्ण झालेले असल्याने बुडीत क्षेत्रातील उर्वरित जमिनीवरील हस्तांतरण/विभाजन इत्यादीबाबतचे निर्बंध उठविण्यात येत आहेत.

नंदकुमार काटकर,

अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, ३० नोव्हेंबर २०१८.

वाचले : (१) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६.

- (२) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमाचे कलम ११ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक आरपीए-३८९७/सीआर-३१७/र-४, दिनांक १३ ऑक्टोबर १९९७.
- (३) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमाचे कलम १३ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक आरपीए-३८९९/प्र. क्र. ४५९/र-४, दिनांक ३० नोव्हेंबर १९९९.
- (४) मा. उपायुक्त (पुनर्वसन), पुणे यांचेकडील पत्र क्रमांक जा. क्र. पुनर्व/अ.का./आरआर-२२७३/२०१८, दिनांक ११ मे २०१८.
- (५) उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांचेकडील पत्र क्रमांक भूसंपादन कावि-७७७/२०१८, दिनांक १२ ऑक्टोबर २०१८.
- (६) कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण), कोल्हापूर यांचेकडील जा. क्रमांक कोपावि (द)/प्रशा-५/४७८३/२०१८, दिनांक २६ नोव्हेंबर २०१८.

अधिसूचना

क्रमांक कार्या १५ (२)/पुनर्वसन/एसआर-२/२०१८.--- ज्याअर्थी, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील (१) निदूर, (२) कोवाड, (३) तेऊरवाडी, (४) दुंडगे ही गावे निदूर नंबर २, लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रात समाविष्ट असून महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन

अधिनियम, १९८६, कलम ११ (१) ची अधिसूचना दिनांक १३ ऑक्टोबर १९९७ अन्वये प्रसिद्ध करणेत आली आहे व कलम १३ ची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करून ही गावे बाधित क्षेत्रात समाविष्ट असलेचे घोषित केले आहे ;

आणि ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण), कोल्हापूर यांचेकडील पत्र जा. क्र. कोपावि (द)/प्रशा-५/४७८३/२०१८, दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ अन्वये निद्वर नंबर २, लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील भूसंपादन पूर्ण झाले असून सदर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी अजून क्षेत्र संपादन करण्याची आवश्यकता नाही असे कळविलेले आहे. त्यानुसार बुडीत क्षेत्रातील गावातील पुनर्वसन अधिनियमाद्वारे घालण्यात आलेले निर्बंध उठविण्यास हरकत नाही ;

आणि ज्याअर्थी, निद्वर नंबर २, लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे संपादन पूर्ण झाले असल्याने प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रातील उर्वरित जमिनीवरील हस्तांतरण/विभाजन इत्यादीबाबतचे निर्बंध उठविणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, उक्त महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ च्या कलम १२ (१) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर याद्वारे असे घोषित करतो की, निद्वर नंबर २, लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील जमिनीचे भूसंपादन पूर्ण झालेले असल्याने बुडीत क्षेत्रातील उर्वरित जमिनीवरील हस्तांतरण/विभाजन इत्यादीबाबतचे निर्बंध उठविण्यात येत आहेत.

नंदकुमार काटकर,
अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, ३० नोव्हेंबर २०१८.

वाचले : (१) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६.

- (२) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमाचे कलम ११ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक आरपीए-३८९७/सीआर-१३८/२-४, दिनांक २५ मार्च १९९७.
- (३) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमाचे कलम १३ (२) अन्वये नोटीस क्रमांक कार्या-१६/पुनर्वसन/आरआर-१४६५/१९९८, दिनांक १६ एप्रिल १९९८.
- (४) मा. उपायुक्त (पुनर्वसन), पुणे यांचेकडील पत्र क्रमांक जा. क्र. पुनर्व/अ.का./आरआर-२२७३/२०१८, दिनांक ११ मे २०१८.
- (५) उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांचेकडील पत्र क्रमांक भूसंपादन कावि-७७७/२०१८, दिनांक १२ ऑक्टोबर २०१८.
- (६) कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण), कोल्हापूर यांचेकडील जा. क्रमांक कोपावि (द)/प्रशा-५/४७८३/२०१८, दिनांक २६ नोव्हेंबर २०१८.

अधिसूचना

क्रमांक कार्या १५ (२)/पुनर्वसन/एसआर-३/२०१८.--- ज्याअर्थी, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील (१) किटवाड, (२) कालकुंद्री, (३) होसूर, (४) कागणी ही गावे किटवाड क्रमांक १, लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रात समाविष्ट असून महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६, कलम ११ (१) ची अधिसूचना दिनांक २५ मार्च १९९७ अन्वये प्रसिद्ध करणेत आली आहे व कलम १३ ची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करून ही गावे बाधित क्षेत्रात समाविष्ट असलेचे घोषित केले आहे ;

आणि ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण), कोल्हापूर यांचेकडील पत्र जा. क्र. कोपावि (द)/प्रशा-५/४७८३/२०१८, दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ अन्वये किटवाड क्रमांक १, लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील भूसंपादन पूर्ण झाले असून सदर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी अजून क्षेत्र संपादन करण्याची आवश्यकता नाही असे कळविलेले आहे. त्यानुसार बुडीत क्षेत्रातील गावातील पुनर्वसन अधिनियमाद्वारे घालण्यात आलेले निर्बंध उठविण्यास हरकत नाही ;

आणि ज्याअर्थी, किटवाड क्रमांक १, लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे संपादन पूर्ण झाले असल्याने प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रातील उर्वरित जमिनीवरील हस्तांतरण/विभाजन इत्यादीबाबतचे निर्बंध उठविणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, उक्त महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ च्या कलम १२ (१) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर याद्वारे असे घोषित करतो की, फिटवाड क्रमांक १, लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील जमिनींचे भूसंपादन पूर्ण झालेले असल्याने बुडीत क्षेत्रातील उर्वरित जमिनींवरील हस्तांतरण/विभाजन इत्यादीबाबतचे निर्बंध उठविण्यात येत आहेत.

नंदकुमार काटकर,
अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, ३० नोव्हेंबर २०१८.

वाचले : (१) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६.

- (२) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमाचे कलम ११ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक आरपीए-३८९७/सीआर-१३३/र-४, दिनांक २६ मार्च १९९७.
- (३) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमाचे कलम १३ (२) अन्वये नोटीस क्रमांक कार्या-१६/पुनर्वसन/आरआर-४२४/१९९७, दिनांक ३ जुलै १९९७.
- (४) मा. उपायुक्त (पुनर्वसन), पुणे यांचेकडील पत्र क्रमांक जा. क्र. पुनर्व/अ.का./आरआर-२२७३/२०१८, दिनांक ११ मे २०१८.
- (५) उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांचेकडील पत्र क्रमांक भूसंपादन कावि-७७७/२०१८, दिनांक १२ ऑक्टोबर २०१८.
- (६) कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण), कोल्हापूर यांचेकडील जा. क्रमांक कोपावि (द)/प्रशा-५/४७८३/२०१८, दिनांक २६ नोव्हेंबर २०१८.

अधिसूचना

क्रमांक कार्या १५ (२)/पुनर्वसन/एसआर-४/२०१८.— ज्याअर्थी, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील जेलुगडे हे गाव जेलुगडे, लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रात समाविष्ट असून महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६, कलम ११ (१) ची अधिसूचना दिनांक २६ मार्च १९९७ अन्वये प्रसिद्ध करणेत आली आहे व कलम १३ ची नोटीस शासन राजपत्रात प्रसिद्ध करून हे गाव बाधित क्षेत्रात समाविष्ट असलेचे घोषित केले आहे ;

आणि ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण), कोल्हापूर यांचेकडील पत्र जा. क्र. कोपावि (द)/प्रशा-५/४७८३/२०१८, दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ अन्वये जेलुगडे, लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील भूसंपादन पूर्ण झाले असून सदर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी अजून क्षेत्र संपादन करण्याची आवश्यकता नाही असे कळविलेले आहे. त्यानुसार बुडीत क्षेत्रातील गावातील पुनर्वसन अधिनियमाद्वारे घालण्यात आलेले निर्बंध उठविण्यास हरकत नाही ;

आणि ज्याअर्थी, जेलुगडे, लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या जमिनींचे संपादन पूर्ण झाले असल्याने प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रातील उर्वरित जमिनींवरील हस्तांतरण/विभाजन इत्यादीबाबतचे निर्बंध उठविणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, उक्त महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ च्या कलम १२ (१) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर याद्वारे असे घोषित करतो की, जेलुगडे, लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील जमिनींचे भूसंपादन पूर्ण झालेले असल्याने बुडीत क्षेत्रातील उर्वरित जमिनींवरील हस्तांतरण/विभाजन इत्यादीबाबतचे निर्बंध उठविण्यात येत आहेत.

नंदकुमार काटकर,
अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, ३० नोव्हेंबर २०१८.

वाचले : (१) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६.

- (२) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमाचे कलम ११ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक आरपीए-३८९७/सीआर-१३५/र-४, दिनांक २५ मार्च १९९७.

- (३) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमाचे कलम १३ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक आरपीए-३८९८/प्र. क्र. १९४/२-४, दिनांक ३० मार्च १९९९.
- (४) मा. उपायुक्त (पुनर्वसन), पुणे यांचेकडील पत्र क्रमांक जा. क्र. पुनर्व/अ.का./आरआर-२२७३/२०१८, दिनांक ११ मे २०१८.
- (५) उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांचेकडील पत्र क्रमांक भूसंपादन कावि-७७७/२०१८, दिनांक १२ ऑक्टोबर २०१८.
- (६) कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण), कोल्हापूर यांचेकडील जा. क्रमांक कोपावि (द)/प्रशा-५/४७८३/२०१८, दिनांक २६ नोव्हेंबर २०१८.

अधिसूचना

क्रमांक कार्या १५ (२)/पुनर्वसन/एसआर-५/२०१८.— ज्याअर्थी, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कळसगादे हे गाव, कळसगादे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रात समाविष्ट असून महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६, कलम ११ (१) ची अधिसूचना दिनांक २५ मार्च १९९७ अन्वये प्रसिद्ध करणेत आली आहे व कलम १३ ची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करून हे गाव बाधित क्षेत्रात समाविष्ट असलेचे घोषित केले आहे ;

आणि ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण), कोल्हापूर यांचेकडील पत्र जा. क्र. कोपावि (द)/प्रशा-५/४७८३/२०१८, दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ अन्वये कळसगादे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील भूसंपादन पूर्ण झाले असून सदर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी अजून क्षेत्र संपादन करण्याची आवश्यकता नाही असे कळविलेले आहे. त्यानुसार बुडीत क्षेत्रातील गावातील पुनर्वसन अधिनियमाद्वारे घालण्यात आलेले निर्बंध उठविण्यास हरकत नाही ;

आणि ज्याअर्थी, कळसगादे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या जमिनींचे संपादन पूर्ण झाले असल्याने प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रातील उर्वरित जमिनीवरील हस्तांतरण/विभाजन इत्यादीबाबतचे निर्बंध उठविणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, उक्त महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ च्या कलम १२ (१) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर याद्वारे असे घोषित करतो की, कळसगादे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील जमिनींचे भूसंपादन पूर्ण झालेले असल्याने बुडीत क्षेत्रातील उर्वरित जमिनीवरील हस्तांतरण/विभाजन इत्यादीबाबतचे निर्बंध उठविण्यात येत आहेत.

नंदकुमार काटकर,

अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, ३० नोव्हेंबर २०१८.

वाचले : (१) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६.

- (२) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमाचे कलम ११ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक आरपीए-३८९८/प्र. क्र. १२०/२-४, दिनांक ३० मार्च १९९९.
- (३) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमाचे कलम १३ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक आरपीए-३८/००/प्र. क्र. ८३/२-४, दिनांक १६ जून २०००.
- (४) मा. उपायुक्त (पुनर्वसन), पुणे यांचेकडील पत्र क्रमांक जा. क्र. पुनर्व/अ.का./आरआर-२४६१/२०१८, दिनांक ६ जून २०१८.
- (५) या कार्यालयाकडील पत्र क्रमांक कार्या १५ (४)/पुनर्वसन/आरआर-४८०, १४१/२०१८, दिनांक २० जुलै २०१८.
- (६) उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांचेकडील पत्र क्रमांक भूसंपादन कावि-८२७/२०१८, दिनांक १४ नोव्हेंबर २०१८.

अधिसूचना

क्रमांक कार्या १५ (२)/पुनर्वसन/एसआर-७/२०१८.— ज्याअर्थी, संदर्भ क्रमांक २ नुसार, पाटणे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात (१) पाटणे, (२) कोळीद्रे, (३) शेवाळे, (४) रायदेवाडी ही गावे समाविष्ट असून महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६, कलम ११ (१) नुसार दिनांक ३० मार्च १९९९ रोजीच्या अधिसूचने अन्वये शेतजमिनीच्या हस्तांतरणावर/पोट-विभागणीवर निर्बंध ठेवणेत आलेले आहेत. तसेच संदर्भ क्रमांक ३ नुसार कलम १३ (१) ची अधिसूचना दिनांक १६ जून २००० रोजी प्रसिद्ध करून सदर गावातील लाभक्षेत्रात समाविष्ट असलेचे क्षेत्र घोषित केले आहे. तसेच सदर प्रकल्पासाठी ३.२३ हे. आर हे प्रमाणभूत क्षेत्र निश्चित केलेले आहे ;

आणि ज्याअर्थी, संदर्भ क्रमांक ६ नुसार उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज उपविभाग, गडहिंग्लज यांचेकडील पत्र क्रमांक भूसंपादन कावि-८२७/२०१८, दिनांक १४ नोव्हेंबर २०१८ अन्वये (१) पाटणे, (२) कोळींद्रे, (३) शेवाळे, (४) रायदेवाडी गावाचे लाभक्षेत्रातील जमीन हस्तांतरण व्यवहारावर असलेले निर्बंध उठविणेबाबतचे प्रस्ताव सादर केले आहेत ;

आणि ज्याअर्थी, पाटणे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील अधिसूचित गावातील भूसंपादन प्रक्रिया अद्यापपर्यंत सुरु करणेत आलेली नाही. तसेच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात समाविष्ट असणाऱ्या गावातील ८४ खातेदारांचे क्षेत्र हे ३ हे. २३ आर या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जास्त होते. त्यामुळे त्या खातेदारांनी धारण केलेल्या जमिनीच्या ७/१२ चे इतर हक्कात कलम १२ नुसार निर्बंध शेरें कायम ठेवणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, उक्त महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ च्या कलम १२ (१) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर याद्वारे असे घोषित करतो की, पाटणे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संपादनास पात्र असलेल्या खातेदारांनी धारण केलेल्या जमिनी वगळून उर्वरित जमिनीवरील हस्तांतरण/विभाजन इत्यादीबाबतचे निर्बंध उठविण्यात येत आहेत.

प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील संपादनपात्र खातेदार व त्यांनी धारण केलेल्या जमिनीचा तपशील जिल्हा पुनर्वसन अधिकारी, कोल्हापूर तसेच तहसीलदार कार्यालय, चंदगड व उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

नंदकुमार काटकर,

अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, ३० नोव्हेंबर २०१८.

वाचले : (१) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६.

- (२) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमाचे कलम ११ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक आरपीए-३८९८/प्र. क्र. ९१९/र-४, दिनांक ३० मार्च १९९९.
- (३) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमाचे कलम १३ (२) अन्वये नोटीस क्रमांक कार्या-१५/पुनर्वसन/आरआर-१३३८/१९९९, दिनांक ८ ऑक्टोबर १९९९.
- (४) मा. उपायुक्त (पुनर्वसन), पुणे यांचेकडील पत्र क्रमांक जा. क्र. पुनर्व/अ.का./आरआर-२४६१/२०१८, दिनांक ६ जून २०१८.
- (५) या कार्यालयाकडील पत्र क्रमांक कार्या. १५ (४)/पुनर्वसन/आरआर-४८०, ९४१/२०१८, दिनांक २० जुलै २०१८.
- (६) उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांचेकडील पत्र क्रमांक भूसंपादन कावि-८३१/२०१८, दिनांक १४ नोव्हेंबर २०१८.

अधिसूचना

क्रमांक कार्या १५ (२)/पुनर्वसन/एसआर-८/२०१८.--- ज्याअर्थी, संदर्भ क्रमांक २ नुसार, सुंडी लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात (१) सुंडी, (२) कुरेकुंडी ही गावे समाविष्ट असून महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६, कलम ११ (१) नुसार दिनांक ३० मार्च १९९९ रोजीच्या अधिसूचने अन्वये शेतजमिनीच्या हस्तांतरणावर/पोट विभागणीवर निर्बंध ठेवणेत आलेले आहेत. तसेच संदर्भ क्रमांक ३ नुसार कलम १३ (१) ची अधिसूचना दिनांक ८ ऑक्टोबर १९९९ रोजी प्रसिद्ध करून सदर गावातील लाभक्षेत्रात समाविष्ट असलेले क्षेत्र घोषित केले आहे. तसेच सदर प्रकल्पासाठी ३.२३ हे. आर हे प्रमाणभूत क्षेत्र निश्चित केलेले आहे ;

आणि ज्याअर्थी, संदर्भ क्रमांक ६ नुसार उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज उपविभाग, गडहिंग्लज यांचेकडील पत्र क्रमांक भूसंपादन कावि-८२८/२०१८, दिनांक १४ नोव्हेंबर २०१८ अन्वये (१) सुंडी, (२) कुरेकुंडी गावाचे लाभक्षेत्रातील जमीन हस्तांतरण व्यवहारावर असलेले निर्बंध उठविणेबाबतचे प्रस्ताव सादर केले आहेत ;

आणि ज्याअर्थी, सुंडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील अधिसूचित गावातील भूसंपादन प्रक्रिया अद्यापपर्यंत सुरु करणेत आलेली नाही. तसेच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात समाविष्ट असणाऱ्या गावातील १० खातेदारांचे क्षेत्र हे ३ हे. २३ आर या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जास्त होते. त्यामुळे त्या खातेदारांनी धारण केलेल्या जमिनीच्या ७/१२ चे इतर हक्कात कलम १२ नुसार निर्बंध शेरें कायम ठेवणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, उक्त महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ च्या कलम १२ (१) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर याद्वारे असे घोषित करतो की, सुंडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये

प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संपादनास पात्र असलेल्या खातेदारांनी धारण केलेल्या जमिनी वगळून उर्वरित जमिनींवरील हस्तांतरण/विभाजन इत्यादींबाबतचे निर्बंध उठविण्यात येत आहेत.

प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील संपादनपात्र खातेदार व त्यांनी धारण केलेल्या जमिनींचा तपशील जिल्हा पुनर्वसन अधिकारी, कोल्हापूर तसेच तहसीलदार कार्यालय, चंद्रगड व उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

नंदकुमार काटकर,

अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, ३० नोव्हेंबर २०१८.

वाचले : (१) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६.

- (२) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमाचे कलम ११ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक आरपीए-३८९८/प्र. क्र. १३३/र-४, दिनांक २६ मार्च १९९७.
- (३) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमाचे कलम १३ (२) अन्वये नोटीस क्रमांक कार्या-१६/पुनर्वसन/आरआर-४२४/१९९७, दिनांक ३ जुलै १९९७.
- (४) मा. उपायुक्त (पुनर्वसन), पुणे यांचेकडील पत्र क्रमांक जा. क्र. पुनर्व/अ.का./आरआर-२४६१/२०१८, दिनांक ६ जून २०१८.
- (५) या कार्यालयाकडील पत्र क्रमांक कार्या. १५ (४)/पुनर्वसन/आरआर-४८०, ९४१/२०१८, दिनांक २० जुलै २०१८.
- (६) उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांचेकडील पत्र क्रमांक भूसंपादन कावि-८३१/२०१८, दिनांक १४ नोव्हेंबर २०१८.

अधिसूचना

क्रमांक कार्या १५ (२)/पुनर्वसन/एसआर-९/२०१८.--- ज्याअर्थी, संदर्भ क्रमांक २ नुसार, जेलुगडे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात (१) जेलुगडे, (२) मोटणवाडी, (३) पाटणे, (४) पार्ले ही गावे समाविष्ट असून महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६ चे कलम ११ (१) नुसार दिनांक २६ मार्च १९९७ रोजीच्या अधिसूचनेन्वये शेतजमिनींच्या हस्तांतरणावर/पोट विभागणीवर निर्बंध ठेवणेत आलेले आहेत. तसेच संदर्भ क्रमांक ३ नुसार कलम १३ ची अधिसूचना दिनांक ३ जुलै १९९७ रोजी प्रसिद्ध करून सदर गावातील लाभक्षेत्रात समाविष्ट असलेचे क्षेत्र घोषित केले आहे. तसेच सदर प्रकल्पासाठी ३.२३ हे. आर हे प्रमाणभूत क्षेत्र निश्चित केलेले आहे ;

आणि ज्याअर्थी, संदर्भ क्रमांक ६ नुसार उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज उपविभाग, गडहिंग्लज यांचेकडील पत्र क्रमांक भूसंपादन कावि-८३१/२०१८, दिनांक १४ नोव्हेंबर २०१८ अन्वये (१) जेलुगडे, (२) मोटणवाडी, (३) पाटणे, (४) पार्ले या गावांचे लाभक्षेत्रातील जमीन हस्तांतरण व्यवहारावर असलेले निर्बंध उठविणेबाबतचे प्रस्ताव सादर केले आहेत ;

आणि ज्याअर्थी, जेलुगडे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील अधिसूचित गावातील भूसंपादन प्रक्रिया अद्यापपर्यंत सुरू करणेत आलेली नाही. तसेच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात समाविष्ट असणाऱ्या गावातील ८८ खातेदारांचे क्षेत्र हे ३ हे. २३ आर या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जास्त होते. त्यामुळे त्या खातेदारांनी धारण केलेल्या जमिनींच्या ७/१२ चे इतर हक्कात कलम १२ नुसार निर्बंध शोरे कायम ठेवणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, उक्त महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ च्या कलम १२ (१) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर याद्वारे असे घोषित करतो की, जेलुगडे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संपादनास पात्र असलेल्या खातेदारांनी धारण केलेल्या जमिनी वगळून उर्वरित जमिनींवरील हस्तांतरण/विभाजन इत्यादींबाबतचे निर्बंध उठविण्यात येत आहेत.

प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील संपादनपात्र खातेदार व त्यांनी धारण केलेल्या जमिनींचा तपशील जिल्हा पुनर्वसन अधिकारी, कोल्हापूर तसेच तहसीलदार कार्यालय, चंद्रगड व उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

नंदकुमार काटकर,

अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, ३० नोव्हेंबर २०१८.

वाचले : (१) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६.

- (२) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमाचे कलम ११ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक आरपीए-३८९८/सीआर-९२०/र-४, दिनांक ३० मार्च १९९९.
- (३) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमाचे कलम १३ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक आरपीए-३८/००/प्र. क्र. ८३, दिनांक १६ जून २०००.
- (४) मा. उपायुक्त (पुनर्वसन), पुणे यांचेकडील पत्र क्रमांक जा. क्र. पुनर्व/अ.का./आरआर-२२७३/२०१८, दिनांक ११ मे २०१८.
- (५) उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांचेकडील पत्र क्रमांक भूसंपादन कावि-७७७/२०१८, दिनांक १२ ऑक्टोबर २०१८.
- (६) कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण), कोल्हापूर यांचेकडील जा. क्रमांक कोपावि (द)/प्रशा-५/४७८३/२०१८, दिनांक २६ नोव्हेंबर २०१८.

अधिसूचना

क्रमांक कार्या १५ (२)/पुनर्वसन/एसआर-१०/२०१८.— ज्याअर्थी, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील (१) पाटणे, (२) जेलुगडे ही गावे पाटणे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रात समाविष्ट असून महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६ चे कलम ११ (१) ची अधिसूचना दिनांक ३० मार्च १९९९ अन्वये प्रसिद्ध करणेत आली आहे व कलम १३ ची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करून ही गावे बाधित क्षेत्रात समाविष्ट असलेचे घोषित केले आहे ;

आणि ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण), कोल्हापूर यांचेकडील पत्र जा. क्र. कोपावि (द)/प्रशा-५/४७८३/२०१८, दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ अन्वये पाटणे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील भूसंपादन पूर्ण झाले असून सदर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी अजून क्षेत्र संपादन करण्याची आवश्यकता नाही असे कळविलेले आहे. त्यानुसार बुडीत क्षेत्रातील गावातील पुनर्वसन अधिनियमाद्वारे घालण्यात आलेले निर्बंध उठवण्यास हरकत नाही ;

आणि ज्याअर्थी, पाटणे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या जमिनींचे संपादन पूर्ण झाले असल्याने प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रातील उर्वरित जमिनीवरील हस्तांतरण/विभाजन इत्यादींबाबतचे निर्बंध उठविणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, उक्त महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ च्या कलम १२ (१) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर याद्वारे असे घोषित करतो की, पाटणे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील जमिनींचे भूसंपादन पूर्ण झालेले असल्याने बुडीत क्षेत्रातील उर्वरित जमिनीवरील हस्तांतरण/विभाजन इत्यादींबाबतचे निर्बंध उठविण्यात येत आहेत.

नंदकुमार काटकर,

अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, ३० नोव्हेंबर २०१८.

वाचले : (१) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६.

- (२) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमाचे कलम ११ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक आरपीए-३८९७/सीआर-१२९/र-४, दिनांक २५ मार्च १९९७.
- (३) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमाचे कलम १३ (२) अन्वये अधिसूचना क्रमांक कार्या-१६/पुनर्वसन/आरआर-१०८४/१९७, दिनांक ३ जुलै १९९७.
- (४) मा. उपायुक्त (पुनर्वसन), पुणे यांचेकडील पत्र क्रमांक जा. क्र. पुनर्व/अ.का./आरआर-२२७३/२०१८, दिनांक ११ मे २०१८.
- (५) उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांचेकडील पत्र क्रमांक भूसंपादन कावि-७७७/२०१८, दिनांक १२ ऑक्टोबर २०१८.
- (६) कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण), कोल्हापूर यांचेकडील जा. क्रमांक कोपावि (द)/प्रशा-५/४७८३/२०१८, दिनांक २६ नोव्हेंबर २०१८.

अधिसूचना

क्रमांक कार्या १५ (२)/पुनर्वसन/एसआर-११/२०१८.— ज्याअर्थी, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील (१) हलकर्णी, (२) आंबेवाडी ही गावे खडळओहळ लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रात समाविष्ट असून महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६ चे कलम ११

(१) ची अधिसूचना दिनांक २५ मार्च १९९७ अन्वये प्रसिद्ध करणेत आली आहे व कलम १३ ची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करून ही गावे बाधित क्षेत्रात समाविष्ट असलेचे घोषित केले आहे ;

आणि ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण), कोल्हापूर यांचेकडील पत्र जा. क्र. कोपावि (द)/प्रशा-५/४७८३/२०१८, दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ अन्वये खडळओहळ लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील भूसंपादन पूर्ण झाले असून सदर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी अजून क्षेत्र संपादन करण्याची आवश्यकता नाही असे कळविलेले आहे. त्यानुसार बुडीत क्षेत्रातील गावातील पुनर्वसन अधिनियमाद्वारे घालण्यात आलेले निर्बंध उठवण्यास हरकत नाही ;

आणि ज्याअर्थी, खडळओहळ लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे संपादन पूर्ण झाले असल्याने प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रातील उर्वरित जमिनीवरील हस्तांतरण/विभाजन इत्यादींबाबतचे निर्बंध उठविणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, उक्त महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ च्या कलम १२ (१) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर याद्वारे असे घोषित करतो की, खडळओहळ लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील जमिनीचे भूसंपादन पूर्ण झालेले असल्याने बुडीत क्षेत्रातील उर्वरित जमिनीवरील हस्तांतरण/विभाजन इत्यादींबाबतचे निर्बंध उठविण्यात येत आहेत.

नंदकुमार काटकर,
अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, ३० नोव्हेंबर २०१८.

वाचले : (१) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६.

- (२) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमाचे कलम ११ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक आरपीए-३८९७/सीआर-१३७/२-४, दिनांक २६ मार्च १९९७.
- (३) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमाचे कलम १३ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक आरपीए-३८९८/प्र. क्र. २२०/२-४, दिनांक ३० मार्च १९९९.
- (४) मा. उपायुक्त (पुनर्वसन), पुणे यांचेकडील पत्र क्रमांक जा. क्र. पुनर्व/अ.का./आरआर-२२७३/२०१८, दिनांक ११ मे २०१८.
- (५) उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांचेकडील पत्र क्रमांक भूसंपादन कावि-७९९/२०१८, दिनांक २३ ऑक्टोबर २०१८.
- (६) कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण), कोल्हापूर यांचेकडील जा. क्रमांक कोपावि (द)/प्रशा-५/४७८३/२०१८, दिनांक २६ नोव्हेंबर २०१८.

अधिसूचना

क्रमांक कार्या १५ (२)/पुनर्वसन/एसआर-१२/२०१८.--- ज्याअर्थी, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हे गाव करंजगाव लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रात समाविष्ट असून महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६ चे कलम ११ (१) ची अधिसूचना दिनांक २६ मार्च १९९७ अन्वये प्रसिद्ध करणेत आली आहे व कलम १३ ची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करून हे गाव बाधित क्षेत्रात समाविष्ट असलेचे घोषित केले आहे ;

आणि ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण), कोल्हापूर यांचेकडील पत्र जा. क्र. कोपावि (द)/प्रशा-५/४७८३/२०१८, दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ अन्वये करंजगाव लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील भूसंपादन पूर्ण झाले असून सदर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी अजून क्षेत्र संपादन करण्याची आवश्यकता नाही असे कळविलेले आहे. त्यानुसार बुडीत क्षेत्रातील गावातील पुनर्वसन अधिनियमाद्वारे घालण्यात आलेले निर्बंध उठवण्यास हरकत नाही ;

आणि ज्याअर्थी, करंजगाव लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे संपादन पूर्ण झाले असल्याने प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रातील उर्वरित जमिनीवरील हस्तांतरण/विभाजन इत्यादींबाबतचे निर्बंध उठविणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, उक्त महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ च्या कलम १२ (१) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर याद्वारे असे घोषित करतो की, करंजगाव लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील जमिनीचे भूसंपादन पूर्ण झालेले असल्याने बुडीत क्षेत्रातील उर्वरित जमिनीवरील हस्तांतरण/विभाजन इत्यादींबाबतचे निर्बंध उठविण्यात येत आहेत.

नंदकुमार काटकर,
अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, ३० नोव्हेंबर २०१८.

वाचले : (१) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६.

- (२) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमाचे कलम ११ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक आरपीए-३८९८/सीआर-९१९/र-४, दिनांक ३० मार्च १९९९.
- (३) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमाचे कलम १३ (२) अन्वये अधिसूचना क्रमांक कार्या-१५/पुनर्वसन/आरआर-१३३८/१९९९, दिनांक ८ ऑक्टोबर १९९९.
- (४) मा. उपायुक्त (पुनर्वसन), पुणे यांचेकडील पत्र क्रमांक जा. क्र. पुनर्व/अ.का./आरआर-२२७३/२०१८, दिनांक ११ मे २०१८.
- (५) उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांचेकडील पत्र क्रमांक भूसंपादन कावि-७७७/२०१८, दिनांक १२ ऑक्टोबर २०१८.
- (६) कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण), कोल्हापूर यांचेकडील जा. क्रमांक कोपावि (द)/प्रशा-५/४७८३/२०१८, दिनांक २६ नोव्हेंबर २०१८.

अधिसूचना

क्रमांक कार्या १५ (२)/पुनर्वसन/एसआर-१३/२०१८.--- ज्याअर्थी, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील (१) सुंडी, (२) महिलापगड ही गावे सुंडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रात समाविष्ट असून महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६, कलम ११ (१) ची अधिसूचना दिनांक ३० मार्च १९९९ अन्वये प्रसिद्ध करणेत आली आहे व कलम १३ ची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करून ही गावे बाधित क्षेत्रात समाविष्ट असलेचे घोषित केले आहे ;

आणि ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण), कोल्हापूर यांचेकडील पत्र जा. क्र. कोपावि (द)/प्रशा-५/४७८३/२०१८, दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ अन्वये सुंडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील भूसंपादन पूर्ण झाले असून सदर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी अजून क्षेत्र संपादन करण्याची आवश्यकता नाही असे कळविलेले आहे. त्यानुसार बुडीत क्षेत्रातील गावातील पुनर्वसन अधिनियमाद्वारे घालण्यात आलेले निर्बंध उठवण्यास हरकत नाही ;

आणि ज्याअर्थी, सुंडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या जमिनींचे संपादन पूर्ण झाले असल्याने प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रातील उर्वरित जमिनीवरील हस्तांतरण/विभाजन इत्यादीबाबतचे निर्बंध उठविणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, उक्त महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ च्या कलम १२ (१) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर याद्वारे असे घोषित करतो की, सुंडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील जमिनींचे भूसंपादन पूर्ण झालेले असल्याने बुडीत क्षेत्रातील उर्वरित जमिनीवरील हस्तांतरण/विभाजन इत्यादीबाबतचे निर्बंध उठविण्यात येत आहेत.

नंदकुमार काटकर,

अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, ३० नोव्हेंबर २०१८.

वाचले : (१) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६.

- (२) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमाचे कलम ११ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक आरपीए-३८९६/सीआर-७११/र-४, दिनांक २३ ऑक्टोबर १९९६ व क्रमांक आरपीए-३८९६/सीआर-७११/र-४, दिनांक २० मे १९९७.
- (३) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमाचे कलम १३ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक आरपीए-३८९८/प्र. क्र. १९१/र-४, दिनांक ३० मार्च १९९९.
- (४) मा. उपायुक्त (पुनर्वसन), पुणे यांचेकडील पत्र क्रमांक जा. क्र. पुनर्व/अ.का./आरआर-२२७३/२०१८, दिनांक ११ मे २०१८.
- (५) उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांचेकडील पत्र क्रमांक भूसंपादन कावि-७९९/२०१८, दिनांक २३ ऑक्टोबर २०१८.
- (६) कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण), कोल्हापूर यांचेकडील जा. क्रमांक कोपावि (द)/प्रशा-५/४७८३/२०१८, दिनांक २६ नोव्हेंबर २०१८.

अधिसूचना

क्रमांक कार्या १५ (२)/पुनर्वसन/एसआर-६/२०१८.--- ज्याअर्थी, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील (१) कुमरी, (२) यमेहट्टी ही गावे कुमरी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रात समाविष्ट असून महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६ चे कलम ११ (१) ची

अधिसूचना दिनांक २३ ऑक्टोबर १९९६ व दिनांक २० मे १९९७ अन्वये प्रसिद्ध करणेत आली आहे व कलम १३ ची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करून ही गावे बाधित क्षेत्रात समाविष्ट असलेचे घोषित केले आहे ;

आणि ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण), कोल्हापूर यांचेकडील पत्र जा. क्र. कोपावि (द)/प्रशा-५/४७८३/२०१८, दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ अन्वये कुमरी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील भूसंपादन पूर्ण झाले असून सदर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी अजून क्षेत्र संपादन करण्याची आवश्यकता नाही असे कळविलेले आहे. त्यानुसार बुडीत क्षेत्रातील गावातील पुनर्वसन अधिनियमाद्वारे घालण्यात आलेले निर्बंध उठवण्यास हरकत नाही ;

आणि ज्याअर्थी, कुमरी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या जमिनींचे संपादन पूर्ण झाले असल्याने प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रातील उर्वरित जमिनीवरील हस्तांतरण/विभाजन इत्यादींबाबतचे निर्बंध उठविणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, उक्त महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ च्या कलम १२ (१) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर याद्वारे असे घोषित करतो की, कुमरी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील जमिनींचे भूसंपादन पूर्ण झालेले असल्याने बुडीत क्षेत्रातील उर्वरित जमिनीवरील हस्तांतरण/विभाजन इत्यादींबाबतचे निर्बंध उठविण्यात येत आहेत.

नंदकुमार काटकर,
अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, ३० नोव्हेंबर २०१८.

प्रभारी अपर जिल्हाधिकारी यांजकडून

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६

अंतिम अधिसूचना

क्रमांक मह-२/प्रशासन/आरआर-१७७९/२०१८.— शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून मी, डॉ. त्रिगुण कुलकर्णी, प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली जिल्हा याद्वारे उक्त कलम ४ च्या पोट-कलम (१) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे जी अंतिम अधिसूचना काढण्याचे याद्वारे दिनांक २७ डिसेंबर २०१८ पासून योजित आहे, त्या अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त कलम ४, पोट-कलम (१) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे, तिचा परिणाम होणेचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करणेत येत आहे.

अंतिम अधिसूचनेचा मसुदा

क्रमांक मह-२/प्रशासन/आरआर-१७७९/२०१८.— शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून मी, डॉ. त्रिगुण कुलकर्णी, प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली जिल्हा याद्वारे दिनांक २७ डिसेंबर २०१८ पासून सांगली जिल्ह्याच्या, वाळवा तालुक्यातील मौजे पेट या सजाचे नवीन तलाठी साजा पुनर्रचनेमध्ये दोन सजे निर्माण केले असून नवीन निर्माण होणाऱ्या पेट पूर्व या सजास स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देणेबाबत सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील पेट पूर्व या प्रचलित नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील गुरेचरण, स्मशानभूमी व खळे यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क अबाधित राहील.

नवीन व उर्वरित गावातील लोकांचा अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर जाण्या-येण्याचा हक्क अबाधित राहील.

अनुसूची

जिल्हा सांगली, तालुका वाळवा

गावाचे नाव	गट नंबर/सर्व्हे नंबर
१	२
पेट पूर्व	२०५ ते २१०, २४३ ते २५४, २८५ ते २९४, २९६ ते ३०६, ३१९ ते ३४२, ३४७, ३४९ ते ३५३, ३७५ ते ४५६, ४७० ते ५३३, ५३५ ते ५४१, ५७० ते ६३५, ६८२ ते ७१६, ७१८ ते ७२२, ७६५ ते ८५२, २१७१ ते २१९०, २२१६ ते २५५४, २५६१ ते २५६८.

अनुसूची--चालू

गावाचे नाव	गट नंबर/सर्व्हे नंबर
१	२
पेट	१ ते २०४, २११ ते २४२, २५५ ते २८४, २९५, ३०७ ते ३१८, ३४३ ते ३४६, ३४८, ३५४ ते ३७४, ४५७ ते ४६९, ५३४, ५४२ ते ५६९, ६३६ ते ६८१, ७१७, ७२३ ते ७६४, ८५३ ते २१७०, २१९१ ते २२१५, २५५५ ते २५६०.

टीप : नवीन उर्वरित गावातील लोकांचा, अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर जाणे-येणेचा हक्क राहिल, तसेच नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील स्मशानभूमी, खळे आणि गुरेचरण यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क राहिल.

परिशिष्ट-अ

मौजे पेट या सजाचे नवीन तलाठी सजा पुनर्रचनेमध्ये दोन सजे निर्माण केले असून नवीन निर्माण होणाऱ्या पेट पूर्व या सजास स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देणेबाबत.

अ. क्र.	माहितीचा प्रकार	मूळ गाव	वाडीचे नवीन महसुली गावात रूपांतर झालेले गाव	मूळ गावचे शिल्लक क्षेत्र
१	२	३	४	५
१	नाव	पेट	पेट पूर्व	पेट
२	कुटुंबाची संख्या	२३६९	५६३	१८०६
३	लोकसंख्या	११३२८	२७६२	८५६६
४	एकूण गट नंबर, सर्व्हे नंबर/वाडी नंबर	३०१४	६८८	२३२६
५	क्षेत्र (हेक्टर आर)	१२२०.४६.८७	३९७.५३	८२२.९३
६	आकार (रुपये पै.)	८३५१.३५	१४.६७.१३	६८८४.२२
७	लागवडीलायक क्षेत्र	११४२.२५	३८३.३०	७५८.९५
८	बिगर लागवडी लायक क्षेत्र	१३२.९८	२३.३०	१०९.६८
९	(अ) बिनआकारी अनऑक्युपाइड सरकारी जमीन.	--	--	--
	(ब) गायरान जमिनीचे क्षेत्र (गुरेचरण)	--	--	--
१०	वन क्षेत्र	--	--	--
११	गावठाण क्षेत्र	२६.६८	--	२६.६८
१२	स्मशान/दफन भूमी	५	--	५
१३	खळे	--	--	--
१४	सार्वजनिक रस्ते	१३.०५	--	१३.०५
१५	सार्वजनिक शाळा	७	१	६
१६	सार्वजनिक दवाखाने	आहे	नाही	आहे
१७	पिण्याचे पाण्याची सोय	प्रादेशिक	--	प्रादेशिक
१८	ग्रामपंचायत	१	--	१
१९	गावांना प्रत्यक्षात दिलेले गट नंबर/ सर्व्हे नंबर	१ ते २५६५	२०५ ते २१०, २४३ ते २५४, २८५ ते २९४, २९६ ते ३०६, ३१९ ते ३४२, ३४७, ३४९ ते ३५३, ३७५ ते ४५६, ४७० ते ५३३, ५३५ ते ५४१,	१ ते २०४, २११ ते २४२, २५५ ते २८४, २९५, ३०७ ते ३१८, ३४३ ते ३४६, ३४८, ३५४ ते ३७४, ४५७ ते ४६९, ५३४, ५४२

परिशिष्ट-अ--चालू

१

२

३

४

५

५७० ते ६३५, ६८२ ते ७१६, ७१८ ते ७२२, ७६५ ते ८५२, २१७१ ते २१९०, २२१६ ते २५५४, २५६१ ते २५६८. ते ५६९, ६३६ ते ६८१, ७१७, ७२३ ते ७६४, ८५३ ते २१७०, २१९१ ते २२१५, २५५५ ते २५६०.

डॉ. त्रिगुण कुलकर्णी,

प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली.

सांगली, २७ डिसेंबर २०१८.

By In Charge Additional Collector

Maharashtra Land Revenue Code, 1966

Final Notification

No. RB/ADM/RR-1779/2018.—In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and Forests Department, No. TLC-1076/63926/M-6, dated 1st July 1976 and after previous publication for all the concerned persons who are going to be affected, as required by said sub-section (4) of the said Section 4, I, Dr. Trigun Kulkarni, In Charge Additional Collector of Sangli District hereby notify the effect from the 27th December 2018 and by this, the notice is issued.

Final Draft Notification

No. RB-2/ADM/RR-1779/2018.—In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and Forests Department, No. TLC-1076/63926/M-6, dated 1st July 1976, I, Dr. Trigun Kulkarni, In Charge Additional Collector of Sangli District hereby, with effect from 27th December 2018 constitute the New Village namely Peth East out of original Village Peth of the Walva taluka of the Sangli District to be a village to be called Peth East in the Walva taluka of the said district having the limits specified in the schedule hereto appended.

The residents of the new village Peth East shall have right over assigned land of the residuary Peth village for the purpose of grazing land, cremation ground and threshing floor for all public utility.

"A right of Way" on the existing roads is available to both the villages (New and residuary)

Schedule

District Sangli, taluka Walva

Name of Village	Actual Gat/Survey Nos. Allotted to village
1	2
Peth East	205 to 210, 243 to 254, 285 to 294, 296 to 306, 319 to 342, 347, 349 to 353, 375 to 456, 470 to 533, 535 to 541, 570 to 635, 682 to 716, 718 to 722, 765 to 852, 2171 to 2190, 2216 to 2554, 2561 to 2568.
Peth	1 to 204, 211 to 242, 255 to 284, 295, 307 to 318, 343 to 346, 348, 354 to 374, 457 to 469, 534, 542 to 569, 636 to 681, 717, 723 to 764, 853 to 2170, 2191 to 2215, 2555 to 2560.

Note : A right of way on the existing roads is available to both the village (new and residuary). The residents of the new village shall have a right over the assigned lands of the residuary village for the purpose of grazing land, cremation ground and threshing floor for all public utility.

Annexure-A

Information about the Peth under the Peth East village in taluka Walva in the Sangli district to be converted in to village

Sr. No.	Factors	Original Village	New village after conversion of wadi in the village	Remaining original village
1	2	3	4	5
1	Name	Peth	Peth East	Peth
2	No. of families	2369	563	1806
3	Population as ascertained by the Tashildar.	11328	2762	8566
4	Total Survey Nos. Pardi Nos. etc.	3014	688	2326
5	Area (Hectare Are)	1220.26.87	397.53	822.93
6	Assessment	8351.35	14.67.13	6884.22
7	Cultivable Area	1142.25	383.30	758.95
8	Uncultivable Area	132.98	23.30	109.68
9	(a) Unassessed Unoccupied Govt. Land.	--	--	--
	(b) Area of grazing lands i.e. Gurecharan	--	--	--
10	Forests	--	--	--
11	Gaothan area	26.68	--	26.68
12	Burial Ground	5.00	--	5.00
13	Threshing Floor	--	--	--
14	Public Roads	13.05	--	13.05
15	Public Schools	7	1	6
16	Public Dispensary	Yes	No	Yes
17	Drinking Water (Available or Not)	Yes	Yes	Yes
18	Village Panchayat	1	--	1
19	Actual Gat No./Survey No. allotted to the villages.	1 to 2565	205 to 210, 243 to 254, 285 to 294, 296 to 306, 319 to 342, 347, 349 to 353, 375 to 456, 470 to 533, 535 to 541, 570 to 635, 682 to 716, 718 to 722, 765 to 852, 2171 to 2190, 2216 to 2554, 2561 to 2568.	1 to 204, 211 to 242, 255 to 284, 295, 307 to 318, 343 to 346, 348, 354 to 374, 457 to 469, 534, 542 to 569, 636 to 681, 717, 723 to 764, 853 to 2170, 2191 to 2215, 2555 to 2560.

Dr. TRIGUN KULKARNI,
In Charge Additional Collector, Sangli.

Sangli, 27th December 2018.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६

अंतिम अधिसूचना

क्रमांक मह-२/प्रशासन/आरआर-१७८०/२०१८.— शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून मी, डॉ. त्रिगुण कुलकर्णी, प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली जिल्हा याद्वारे उक्त कलम ४ च्या पोट-कलम (१) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे जी अंतिम अधिसूचना काढण्याचे याद्वारे दिनांक २७ डिसेंबर २०१८ पासून योजित आहे, त्या अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त कलम ४, पोट-कलम (१) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे, तिचा परिणाम होणेचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करणेत येत आहे.

अंतिम अधिसूचनेचा मसुदा

क्रमांक मह-२/प्रशासन/आरआर-१७८०/२०१८.— शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून मी, डॉ. त्रिगुण कुलकर्णी, प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली जिल्हा याद्वारे दिनांक २७ डिसेंबर २०१८ पासून सांगली जिल्ह्याच्या, वाळवा तालुक्यातील मौजे नेर्ले, तालुका वाळवा या साझाचे नवीन तलाठी सजा पुनर्रचनेमध्ये दोन सजे निर्माण केले असून नवीन निर्माण होणाऱ्या नेर्ले उत्तर-पूर्व या सजास स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देणेबाबत सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील नेर्ले उत्तर-पूर्व या प्रचलित नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करित आहे.

नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील गुरेचरण, स्मशानभूमी व खळे यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क अबाधित राहील.

नवीन व उर्वरित गावातील लोकांचा अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर जाण्या-येण्याचा हक्क अबाधित राहील.

अनुसूची

जिल्हा सांगली, तालुका वाळवा

गावाचे नाव

गट नंबर/सर्व्हे नंबर

१

२

नेर्ले उत्तर-पूर्व

१ ते ४१६

नेर्ले

४१७ ते ७२७, ७३०, ७४४ ते ७४६, ७६२ ते ७६५, ७७६ ते ७७७, १०८६ ते १०८७, ११९५, ११९७ ते ११९९, १२०५ ते १२०९, १२३१ ते १२३३, १२४२, १२४४ ते १२६८.

टीप : नवीन उर्वरित गावातील लोकांचा, अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर जाणे-येणेचा हक्क राहील, तसेच नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील स्मशानभूमी, खळे आणि गुरेचरण यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क राहील.

परिशिष्ट-अ

मौजे नेर्ले, तालुका वाळवा या सजाचे नवीन तलाठी सजा पुनर्रचनेमध्ये दोन सजे निर्माण केले असून नवीन निर्माण होणाऱ्या नेर्ले उत्तर-पूर्व या सजास स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देणेबाबत.

अ. क्र.	माहितीचा प्रकार	मूळ गाव	वाडीचे नवीन महसुली गावात रूपांतर झालेले गाव	मूळ गावचे शिल्लक क्षेत्र
१	२	३	४	५
१	नाव	नेर्ले	नेर्ले उत्तर-पूर्व	नेर्ले
२	कुटुंबाची संख्या	५४३३	--	५४३३
३	लोकसंख्या	११३६६	--	११३६६
४	एकूण गट नंबर, सर्व्हे नंबर/वाडी नंबर	७७७	४१६	३६१
५	क्षेत्र (हेक्टर आर)	२००३.२१	९६०.३८	१०४२.८३
६	आकार (रुपये पै.)	१८६३७.२९	११२९२.६६	७३४४.६३
७	लागवडीलायक क्षेत्र	१८१०.४१	९२७.७५	८८२.६६
८	बिगर लागवडी लायक क्षेत्र	१९३.१६	३२.९९	१६०.१७

परिशिष्ट-अ--चालू

१	२	३	४	५
९	(अ) बिनआकारी अनऑक्युपाइड सरकारी जमीन.	--	--	--
	(ब) गायरान जमिनीचे क्षेत्र (गुरेचरण)	--	--	--
१०	वन क्षेत्र	२३.९९	--	२३.९९
११	गावठाण क्षेत्र	३७.९७	--	३७.९७
१२	स्मशान/दफन भूमी	०.२२	--	०.२२
१३	खळे	--	--	--
१४	सार्वजनिक रस्ते	३६.३०	१०.२०	२६.१०
१५	सार्वजनिक शाळा	२	--	२
१६	सार्वजनिक दवाखाने	१	--	१
१७	पिण्याचे पाण्याची सोय	होय	--	होय
१८	ग्रामपंचायत		नेर्ले	
१९	गावांना प्रत्यक्षात दिलेले गट नंबर/ सर्व्हे नंबर	१ ते ७२७, ७३०, ७४४ ते ७४६, ७६२ ते ७६५, ७७६ ते ७७७, १०८६ ते १०८७, ११९५, ११९७ ते ११९९, १२०५ ते १२०९, १२३१ ते १२३३, १२४२, १२४४ ते १२६८.	१ ते ४१६.	४१७ ते ७२७, ७३०, ७४४ ते ७४६, ७६२ ते ७६५, ७७६ ते ७७७, १०८६ ते १०८७, ११९५, ११९७ ते ११९९, १२०५ ते १२०९, १२३१ ते १२३३, १२४२, १२४४ ते १२६८.

डॉ. त्रिगुण कुलकर्णी,

प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली.

सांगली, २७ डिसेंबर २०१८.

Maharashtra Land Revenue Code, 1966

Final Notification

No. RB/ADM/RR-1780/2018.—In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and Forests Department, No. TLC-1076/63926/M-6, dated 1st July 1976 and after previous publication for all the concerned persons who are going to be affected, as required by said sub-section (4) of the said Section 4, I, Dr. Trigun Kulkarni, In Charge Additional Collector of Sangli District hereby notify the effect from the 27th December 2018 and by this, the notice is issued.

Final Draft Notification

No. RB-2/ADM/RR-1780/2018.—In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and Forests Department, No. TLC-1076/63926/M-6, dated 1st July 1976, I, Dr. Trigun Kulkarni, In Charge Additional Collector of Sangli District hereby, with effect from 27th December 2018 constitute the New Village namely Nerle North-East out of original Village Nerle

of the Walva taluka of the Sangli District to be a village to be called Nerle North-East in the Walva taluka of the said district having the limits specified in the schedule hereto appended.

The residents of the new village Nerle North-East shall have right over assigned land of the residuary Nerle village for the purpose of grazing land, cremation ground and threshing floor for all public utility.

"A right of Way" on the existing roads is available to both the villages (New and residuary)

Schedule

District Sangli, taluka Walva

Name of Village	Actual Gat/Survey Nos. Allotted to village
1	2
Nerle North-East	1 to 416.
Nerle	417 to 727, 730, 744 to 746, 762 to 765, 776 to 777, 1086 to 1087, 1195, 1197 to 1199, 1205 to 1209, 1231 to 1233, 1242, 1244 to 1268.

Note : A right of way on the existing roads is available to both the village (new and residuary). The residents of the new village shall have a right over the assigned lands of the residuary village for the purpose of grazing land, cremation ground and threshing floor for all public utility.

Annexure-A

Information about the Nerle under the Nerle North-East village in taluka Walva in the Sangli district to be converted in to village

Sr. No.	Factors	Original Village	New village after conversion of wadi in the village	Remaining original village
1	2	3	4	5
1	Name	Nerle	Nerle North-East	Nerle
2	No of families	5433	--	5433
3	Population as ascertained by the Tahasildar.	11366	--	11366
4	Total Survey Nos. Pardi Nos. etc.	777	416	361
5	Area (Hectare Are)	2003.21	960.38	1042.83
6	Assessment	18637.29	11292.66	7344.63
7	Cultivable Area	1810.41	927.75	882.66
8	Uncultivable Area	193.16	32.99	160.17
9	(a) Unassessed Unoccupied Govt. Land.	--	--	--
	(b) Area of grazing lands i.e. Gurecharan	--	--	--
10	Forests	23.99	--	23.99
11	Gaothan area	37.97	--	37.97
12	Burial Ground	0.22	--	0.22
13	Threshing Floor	0.15	--	0.15
14	Public Roads	36.50	10.20	26.1
15	Public Schools	2	--	2
16	Public Dispensary	1	--	1
17	Drinking Water (Available or Not)	Yes	--	Yes
18	Village Panchayat	1	--	1

Annexure-A-contd.

1	2	3	4	5
19	Actual Gat No./Survey No. allotted to the villages.	1 to 727, 730, 744 to 746, 762 to 765, 776 to 777, 1086 to 1087, 1195, 1197 to 1199, 1205 to 1209, 1231 to 1233, 1242, 1244 to 1268.	1 to 416.	417 to 727, 730, 744 to 746, 762 to 765, 776 to 777, 1086 to 1087, 1195, 1197 to 1199, 1205 to 1209, 1231 to 1233, 1242, 1244 to 1268.

Dr. TRIGUN KULKARNI,
In Charge Additional Collector, Sangli.

Sangli, 27th December 2018.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६

अंतिम अधिसूचना

क्रमांक मह-२/प्रशासन/आरआर-१७८१/२०१८.— शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून मी, डॉ. त्रिगुण कुलकर्णी, प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली जिल्हा याद्वारे उक्त कलम ४ च्या पोट-कलम (१) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे जी अधिसूचना काढण्याचे याद्वारे दिनांक २७ डिसेंबर २०१८ पासून योजित आहे, त्या अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त कलम ४, पोट-कलम (१) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे, तिचा परिणाम होणेचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करणेत येत आहे.

अंतिम अधिसूचनेचा मसुदा

क्रमांक मह-२/प्रशासन/आरआर-१७८१/२०१८.— शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून मी, डॉ. त्रिगुण कुलकर्णी, प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली जिल्हा याद्वारे दिनांक २७ डिसेंबर २०१८ पासून सांगली जिल्ह्याच्या, वाळवा तालुक्यातील मौजे कामेरी, तालुका वाळवा या सजाचे नवीन तलाठी सजा पुनर्रचनेमध्ये दोन सजे निर्माण केले असून नवीन निर्माण होणाऱ्या दक्षिण कामेरी या सजास स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देणेबाबत सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील दक्षिण कामेरी या प्रचलित नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील गुरेचरण, स्मशानभूमी व खळे यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क अबाधित राहील.

नवीन व उर्वरित गावातील लोकांचा अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर जाण्या-येण्याचा हक्क अबाधित राहील.

अनुसूची

जिल्हा सांगली, तालुका वाळवा

गावाचे नाव	मूळ गट नंबर/सर्व्हे नंबर
१	२
दक्षिण कामेरी	१२१६ ते १५२४, १८३५ ते ३०७५, ३२२४ ते ३४३९.
कामेरी	१ ते १२१५, १५२५ ते १८३४, ३०७६ ते ३२२३, ३४४० ते ३७८३, मूळ गावठाण व विठ्ठलवाडी.

टीप : नवीन उर्वरित गावातील लोकांचा, अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर जाणे-येणेचा हक्क राहील, तसेच नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील स्मशानभूमी, खळे आणि गुरेचरण यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क राहील.

परिशिष्ट-अ

मौजे कामेरी, तालुका वाळवा या सजाचे नवीन तलाठी सजा पुनर्रचनेमध्ये दोन सजे निर्माण केले असून नवीन निर्माण होणाऱ्या दक्षिण कामेरी या सजास स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देणेबाबत.

अ. क्र.	माहितीचा प्रकार	मूळ गाव	वाडीचे नवीन महसुली गावात रूपांतर झालेले गाव	मूळ गावचे शिल्लक क्षेत्र
१	२	३	४	५
१	नाव	कामेरी	दक्षिण कामेरी	कामेरी
२	कुटुंबाची संख्या	२०४६	१२२८	८१८
३	लोकसंख्या	१०४७७	६२८७	४१९०
४	एकूण सर्व्हे नंबर, गट नंबर/वाडी नंबर	३७८३	१७६६	२०१७
५	क्षेत्र (हेक्टर आर)	२११०.१०.८५	९१७.८८.८५	११९२.३३
६	आकार (रुपये पै.)	१९८५२.६५	८५७६.७८	११२७५.८७
७	लागवडीलायक क्षेत्र	१९०३.३५.४५	८१३.७२.४५	१०८९.६३
८	बिगर लागवडीलायक क्षेत्र	२०६.८६.४५	१०४.१६	१०२.७०
९	(अ) बिनआकारी अनऑक्युपाइड सरकारी जमीन.	--	--	--
	(ब) गायरान जमिनीचे क्षेत्र (गुरेचरण)	९.२२	--	९.२२
१०	वन क्षेत्र	५८.०५	--	५८.०५
११	गावठाण क्षेत्र	२४.९३.५५	--	२४.९३.५५
१२	स्मशान/दफन भूमी	८	६	२
१३	खळे	--	--	--
१४	सार्वजनिक रस्ते	आहे	आहे	आहे
१५	सार्वजनिक शाळा	६	५	१
१६	सार्वजनिक दवाखाने	१.२०	--	१.२०
१७	पिण्याचे पाण्याची सोय	नळ पाणीपुरवठा	नळ पाणीपुरवठा	नळ पाणीपुरवठा
१८	ग्रामपंचायत	१	--	१
१९	गावांना प्रत्यक्षात दिलेले गट नंबर/ सर्व्हे नंबर	१ ते ३७८३	१२१६ ते १५२४, १८३५ ते ३०७५, ३२२४ ते ३४३९.	१ ते १२१५, १५२५ ते १८३४, ३०७६ ते ३२२३, ३४४० ते ३७८३, मूळ गावठाण व विठ्ठलवाडी.

डॉ. त्रिगुण कुलकर्णी,

प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली.

सांगली, २७ डिसेंबर २०१८.

Maharashtra Land Revenue Code, 1966

Final Notification

No. RB/ADM/RR-1781/2018.—In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), delegated

to me by Government Notification, Revenue and Forests Department, No. TLC-1076/63926/M-6, dated 1st July 1976 and after previous publication for all the concerned persons who are going to be affected, as required by said sub-section (4) of the said Section 4, I, Dr. Trigun Kulkarni, In Charge Additional Collector of Sangli District hereby notify the effect from the 27th December 2018 and by this, the notice is issued.

Final Draft Notification

No. RB-2/ADM/RR-1781/2018.—In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and Forests Department, No. TLC-1076/63926/M-6, dated 1st July 1976, I, Dr. Trigun Kulkarni, In Charge Additional Collector of Sangli District hereby, with effect from 27th December 2018 constitute the New Village namely South Kameri out of original Village Kameri of the Walva taluka of the Sangli District to be a village to be called South Kameri in the Walva taluka of the said district having the limits specified in the schedule hereto appended.

The residents of the new village South Kameri shall have right over assigned land of the residuary Kameri village for the purpose of grazing land, cremation ground and threshing floor for all public utility.

"A right of Way" on the existing roads is available to both the villages (New and residuary)

Schedule

District Sangli, taluka Walva

Name of Village	Actual Gat/Survey Nos. Allotted to village
1	2
South Kameri	1216 to 1524, 1835 to 3075, 3224 to 3439.
Kameri	1 to 1215, 1525 to 1834, 3076 to 3223, 3440 to 3783, Original Gavthan and Vitthalwadi.

Note : A right of way on the existing roads is available to both the village (new and residuary). The residents of the new village shall have a right over the assigned lands of the residuary village for the purpose of grazing land, cremation ground and threshing floor for all public utility.

Annexure-A

Information about the Kameri under the South Kameri village in taluka Walva in the Sangli district to be converted into village

Sr. No.	Factors	Original Village	New village after conversion of wadi in the village	Remaining original village
1	2	3	4	5
1	Name	Kameri	South Kameri	Kameri
2	No of families	2046	1228	818
3	Population as ascertained by the Tahasildar.	10477	6287	4190
4	Total Survey Nos. Pardi Nos. etc.	3783	1766	2017
5	Area (Hectare Are)	2110.10.85	917.89	1192.33
6	Assessment	19852	8576.78	11275.87
7	Cultivable Area	1903.35.45	813.72.45	1089.63
8	Uncultivable Area	206.86.45	104.16	102.70
9	(a) Unassessed Unoccupied Govt. Land.	--	--	--
	(b) Area of grazing lands i.e. Gurecharan	9.22	--	9.22

Annexure-A-contd.

1	2	3	4	5
10	Forests	58.05	--	58.05
11	Gaothan area	24.93.55	--	24.93.55
12	Burial Ground	8.00	6.00	2.00
13	Threshing Floor	--	--	--
14	Public Roads	Yes	Yes	Yes
15	Public Schools	6	5	1
16	Public Dispensary	1.20	--	1.20
17	Drinking Water (Available or Not)	Yes	Yes	Yes
18	Village Panchayat	Grampanchyat	--	Grampanchyat
19	Actual Gat No./Survey No. alloted to the villages.	1 to 3783	1216 to 1524, 1835 to 3075, 3224 to 3439.	1 to 1215, 1525 to 1834, 3076 to 3223, 3440 to 3783, Original gavthan and Vitthalwadi.

Dr. TRIGUN KULKARNI,

In Charge Additional Collector, Sangli.

Sangli, 27th December 2018.

पोलीस उपआयुक्त, वाहतूक यांजकडून**आदेश**

क्रमांक पोउआ/वाहतूक-९०/२०१८.- ज्याअर्थी, पुणे शहरातील खालील ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे चालणे इष्ट आहे, त्याअर्थी, महाराष्ट्र शासन, गृह विभाग क्रमांक एमव्हीए-०१९६/८७१/सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७ सप्टेंबर १९९६ चे नोटिफिकेशननुसार मोटार वाहन कायदा, कलम ११५, ११६ (१), (ए), (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून मी, तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, पुणे शहर, अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) खेरीज करून खालीलप्रमाणे अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. सदर ठिकाणी यापूर्वी पार्किंगबाबत असलेले निर्बंध रद्द समजण्यात येतील.

कोंढवा वाहतूक विभाग, पुणे अंतर्गत

फकरी हिल्स ते लुल्लानगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आरोग्य कोठी ते लिटल लिम्ब स्कुल लुल्लानगर चौकापर्यंत सुमारे १८० मीटर तसेच, लुल्लानगर ते फकरी हिल्सकडे येणाऱ्या रस्त्यावर गेरा जंक्शन बिल्डिंग कॉर्नर ते फकरी हिल्स पर्यंतच्या सुमारे २८५ मीटर पर्यंतच्या रस्त्यावर पुलाचे काम सुरू झालेपासून पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत नो-पार्किंग तसेच नो-हॉल्टिंग करण्यात येत आहे.

तेजस्वी सातपुते,

पोलीस उपआयुक्त,

वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे.

पुणे, १ डिसेंबर २०१८.

कार्यकारी अभियंता यांजकडून

अधिसूचना-३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

क्रमांक धोबप्र.वि./प्रशा-२/३५८२/२०१८.- ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर, विनायक बा. जाधव, कार्यकारी अभियंता, धोम बलकवडी प्रकल्प विभाग, वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि / किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे.

मी, इंजिनिअर, विनायक बा. जाधव, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही, आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ खाली येणाऱ्या जमिनींच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता, सातारा पाटबंधारे मंडळ, सातारा यांचेकडे अपील करता येईल.

अनुसूची 'अ'

विभाग	- धोम बलकवडी प्रकल्प विभाग, वाई.
उपविभाग	- धोम बलकवडी प्रकल्प उपविभाग, क्रमांक १, फलटण.
प्रकल्पाचे नाव	- धोम बलकवडी प्रकल्प विभाग, वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा.
अधिसूचित केलेले क्षेत्र	- २८१.३१ हेक्टर
अधिसूचित क्षेत्राचा तपशील	- धोम बलकवडी प्रकल्प, उजवा कालव्यावरील दुधेबावी लघुपाट व थेट विमोचक वरील लाभ क्षेत्र.
गावांची संख्या	- १ दुधेबावी, तालुका फलटण, जिल्हा सातारा.

पाणीवापर संस्थेचे - प्रस्तावित पाणीवापर संस्था, दुधेबावी नाव व पत्ता तालुका फलटण, जिल्हा सातारा. (कार्यान्वित / प्रस्तावित)

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सातारा, तालुका फलटण

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची ब प्रमाणे)	गट संख्या	क्षेत्र
१	२	३	हे. आर (सीसीए)
दुधेबावी	२८५	२८१.३१	
एकूण	२८५	२८१.३१	

अधिसूचना-३

विभाग	- धोम बलकवडी प्रकल्प विभाग, वाई.
उपविभाग	- धोम बलकवडी प्रकल्प उपविभाग, क्रमांक १, फलटण.
प्रकल्पाचे नाव	- धोम बलकवडी प्रकल्प विभाग, वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा.
अधिसूचित केलेले क्षेत्र	- २८१.३१ हेक्टर
अधिसूचित क्षेत्राचा तपशील	- धोम बलकवडी प्रकल्प, उजवा कालव्यावरील दुधेबावी लघुपाट व थेट विमोचक वरील लाभ क्षेत्र.
गावांची संख्या	- १ दुधेबावी, तालुका फलटण, जिल्हा सातारा.
सिंचन सुरु केल्याचे वर्ष	- २०१७-१८

अनुसूची-ब

जिल्हा सातारा, तालुका फलटण, गाव दुधेबावी

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

ओएल-१/सा. क्र. ६८० मीटर

१	८७९	०.४६०
२	९०३/अ	५.६८०
३	९०३/ब	१.२१०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

ओएल-१/सा. क्र. ६८० मीटर--चालू

४	९०४/१	५.०२०
५	९०४/२	०.४३०
६	९०५	१.४६०
७	९०६/१	३.७८०
८	९०६/२	१.६१०
९	९०६/३	१.२१०
१०	९०७ पै.	८.९००
एकूण	१०	२९.७६०

ओएल-२/सा. क्र. ९४० मीटर

१	९७८	१.१९०
२	९७९	१.७५०
३	९८०	०.८२०
४	९८१	१.७००
५	९८२	०.७७०
एकूण	५	६.२३

ओएल-३/सा. क्र. १४४० मीटर

१	९८३	३.१३०
२	९८४	१.८३०
३	९८५	६.८५०
४	९८६/१	०.४१०
५	९८६/२	०.०३०
६	९८६/३	१.११०
७	९८६/४	०.४१०
८	९८९	१.५६०
९	१०१७	२.६९०
१०	१०१८	०.५८०
११	१०१९	०.३६०
१२	१०२०	०.३६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

ओएल-३/सा. क्र. १४४० मीटर--चालू

१३	१०२१	०.७००
१४	१०५०	२.०००
१५	१०५१	१.०३०
१६	९६५ पै.	०.८००
एकूण	१५	२३.८५०

ओएल-४/सा. क्र. १८४० मीटर

१	१००५	०.४००
२	१००६	०.४९०
३	१००७	०.९१०
४	१००८	०.७९०
५	१००९	१.८७०
६	१०१०	०.०४०
७	१०११	०.७००
८	१०१५	०.९००
९	१०१६	०.७६०
१०	१०२३	०.१७०
११	१०२४	०.२००
१२	१०२५	०.३५०
१३	१०२६	०.२८०
१४	१०२७	०.१३०
१५	१०२८	०.२९०
१६	१०२९	०.३२०
१७	१०३०	०.५९०
१८	१०३१	०.६१०
१९	१०३२	०.१००
२०	१०३३	०.६१०
२१	१०३४	०.७८०
२२	१०३५	१.२३०
२३	१०३६	०.७४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

ओएल-४/सा. क्र. १८४० मीटर--चालू

२४	१०३७	०.१२०
२५	१०३८	०.१६०
२६	१०३९	०.१५०
२७	१०४०	०.१८०
२८	१०४१	०.५३०
२९	१०४२	०.६१०
३०	१०४३	०.३७०
३१	१०४४	०.५५०
३२	१०४५	१.७४०
३३	१०४५/२	०.०००
३४	१०४६	४.३८०
३५	१०४७	०.८७०
३६	१०४८	०.५२०
३७	१०४९	०.५२०
३८	१०५२	१.१९०
३९	१०५३/१	०.१२०
४०	१०५३/२	०.०००
४१	१०५४	१.६५०
४२	१३००	१.४५०
४३	१३०१	२.२२०
४४	१३०२	२.०५०
४५	१३०३	३.०६०
४६	१३०४	०.६००
४७	१३०५	०.५५०
४८	१३०६	०.४२०
४९	१३०७	०.३९०
५०	१३०८	०.२६०
एकूण	५०	३७.९२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

ओएल-५/सा. क्र. ३०१० मीटर

१	१३११	०.३२०
२	१३१२	०.९१०
३	१३१३	०.६८०
४	१३१४	०.८३०
५	१३१५	०.१७०
६	१३१६/१	०.२३०
७	१३१६/२	०.०३०
८	१५२६	१.७७०
९	१५२७	०.५६०
१०	१५२८	१.२४०
११	१५२९	२.११०
१२	१५३० पै.	२.५५०
एकूण	१२	११.४००

ओएल-६/सा. क्र. ३५२० मीटर

१	१५०७	१.०८०
२	१५०८/१	२.३२०
३	१५०९/१	१.०००
४	१५०९/३	०.७९०
५	१५१०	०.४१०
६	१५११	२.३१०
७	१५१२	०.४२०
८	१५१३	०.७३०
९	१५१४	१.१७०
१०	१५१५	१.५००
११	१५१६	०.०४०
१२	१५१७	०.३००
१३	१५१८	०.३८०
१४	१५१९	०.२३०
१५	१५२०	०.३४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

ओएल-६/सा. क्र. ३५२० मीटर--चालू

१६	१५२१	०.३४०
१७	१५२२	१.०००
१८	१५२३	०.३५०
१९	१५२४	०.२२०
एकूण	१९	१४.९३

ओआर-१/सा. क्र. १८४० मीटर

१	९३६	०.९१०
२	९३८	१.१७०
३	९३९	०.३६०
४	९४० पै.	०.२००
५	९४१	१.११०
६	९४२	२.९४०
७	९४३	२.२७०
८	९४४	०.३५०
९	९४५	१.३३०
१०	९४६	१.०८०
११	९४७	१.६७०
१२	९४८	१.८००
१३	९४९	०.६६०
१४	९५०	०.२२०
१५	९५१	०.३२०
१६	९५२/१	१.१३०
१७	९५२/२	०.०००
१८	९५३	०.१८०
१९	९५४	०.९००
२०	९५५	०.३३०
२१	९५६	०.५९०
२२	९५७	०.८७०
२३	९५८	१.०५०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

ओआर-१/सा. क्र. १८४० मीटर--चालू

२४	९५९	०.८१०
२५	९६०	१.०४०
२६	९६१	१.०८०
२७	९६२	०.७१०
२८	९६३	१.१४०
२९	९६४	१.१५०
३०	१०६९	०.४१०
३१	१०७०	०.३५०
३२	१०७१	०.४६०
३३	१०७२	०.४८०
३४	१०७३	०.५३०
३५	१०७४	०.०५०
३६	१०७५	०.८५०
३७	१०७६	०.३५०
३८	१०७७	०.७६०
३९	१०७८	०.४४०
४०	१०७९	०.५७०
४१	१०८०	०.४२०
एकूण	४१	३३.०४

ओआर-२/सा. क्र. १८६० मीटर

१	१०५५/१	१.४६०
२	१०५५/२	०.०००
३	१०५५/३	०.०००
४	१०५५/४	०.०००
५	१०५५/५	०.०००
६	१०५५/६	०.०००
७	१०५६	१.०५०
८	१०५७	०.८००
९	१०५८	१.३८०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

ओआर-२/सा. क्र. १८६० मीटर --चालू

१०	१०५९	०.४७०
११	१०५९/२	०.०००
१२	१०५९/३	०.०००
१३	१०५९/४	०.०००
१४	१०५९/५	०.०००
१५	१०५९/६	०.०००
१६	१०६०	०.६४०
१७	१०६१	०.८४०
१८	१०६२/१	१.०१०
१९	१०६२/२	०.०००
२०	१०६३	०.९२०
२१	१०६४	०.८००
२२	१०६५/१	०.२४०
२३	१०६५/२	०.४००
२४	१०६६	०.२९०
२५	१०६७	०.३००
२६	१२७२/१	१.९३०
२७	१२७२/२	०.०००
२८	१२७३	२.५६०
२९	१२७४	३.८३०
३०	१२७५	२.६९०
३१	१२७५/२	०.०००

एकूण

३१ २१.६१

ओआर-३/सा. क्र. २६२० मीटर

१	११२९	२.६६०
२	१२६५	०.७५०
३	१२६६	२.१५०
४	१२६७	१.३३०
५	१२६८	०.८१०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

ओआर-३/सा. क्र. २६२० मीटर --चालू

६	१२६९	०.६९०
७	१२७०	१.७१०
८	१२७१/१	२.२००
९	१२७१/२	०.०००
१०	१२७१/३	०.०००
११	१२७१/४	०.०००
१२	१२७६	१.१००
१३	१२७७	०.२६०
१४	१२७८	०.२६०
१५	१२७९	०.६६०
१६	१२८०	२.६९०
१७	१२८३	०.५९०
१८	१२८४	०.६७०
१९	१२८५	०.०४०
२०	१२८६	०.२५०
२१	१२८७	०.२४०
२२	१२८८	०.२१०
२३	१२८९	०.२७०
२४	१२९०	०.५१०
२५	१२९१	१.६५०
२६	१२९२	०.३७०
२७	१२९३	१.०९०

२८ १२९४ ०.०४०

२९ १२९५/१ २.१८०

३० १२९६ पै. ०.८००

३१ १२९७ ०.८२०

३२ १२९८ १.१८०

३३ १२९९ ०.४९०

एकूण

३३ २८.६७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
ओआर-४/सा. क्र. ३१६० मीटर		
१	१५३० पै.	०.५००
२	१५३१	४.४१०
३	१५३२/१	२.०२०
४	१५३२/२	२.४२०
५	१५३३	६.०३०
६	१५३४	२.०००
७	१५३५	०.६८०
८	१५३६	०.४३०
९	१५३७	०.४४०
१०	१५३८	०.५६०
११	१५३९	१.०८०
१२	१५४०	०.३७०
१३	१५४१	०.६८०
१४	१५४२	०.१४०
१५	१५४३	०.१४०
१६	१५४४	०.१४०
१७	१५४५	०.२५०
१८	१५४६	०.५९०
१९	१५४७	०.२७०
२०	१५४८	०.०४०
२१	१५४९	०.२७०
२२	१५५०/१	०.२५०
२३	१५५०/२	०.०२०
२४	१५५१	०.१७०
एकूण	२४	२३.९००

ओटी/सा. क्र. ३५४० मीटर

१	१४९७	४.०३०
२	१४९८/१	३.२६०
३	१४९९	०.०९०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
ओटी/सा. क्र. ३५४० मीटर--चालू		
४	१५००	०.१००
५	१५०१	२.१००
६	१५०२	०.३००
७	१५०३	०.४१०
८	१५०४	०.२२०
९	१५०५	०.१६०
१०	१५०६/अ	८.९७०
११	१५०६/ब	०.८२०
एकूण	११	२०.४६

थेट विमोचक/सा. क्र. १२८.४६० मीटर

१	९०८ पै.	०.५००
२	९०९ पै.	०.५००
३	९१० पै.	०.५००
४	९११	१.५२०
५	९१२	०.३२०
६	९१३/१	०.२८०
७	९१३/२	०.०००
८	९१४/१	०.२२०
९	९१४/२	०.०००
१०	९१५	०.२२०
११	९१६/अ	१.८८०
१२	९१६/ब	२.२८०
१३	९१७	२.११०
१४	९१८	१.९५०
१५	९१९	०.७६०
१६	९२०/अ	०.७५०
१७	९२०/ब	०.४००
१८	९२१	२.५३०
१९	९२२	०.६००

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

थेट विमोचक/सा. क्र. १२८.४६० मीटर--चालू

२०	९२३	०.१००
२१	९२४	०.४७०
२२	९२५	०.५१०
२३	९२६	०.७७०
२४	९२७	०.४००
२५	९२८	१.७२०
२६	९२९	०.३००
२७	९३०	१.२५०
२८	९३१	१.११०
२९	९३२	०.४३०
३०	९३३	०.८७०
३१	९३४	०.६७०
३२	९३५	०.८७०
३३	९३८	१.१७०
३४	९३९	०.३६०
३५	९४०	१.२२०
एकूण	३५	२९.५४

गावनिहाय क्षेत्र

गाव दुधेबावी

विमोचक	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

कालवा दुधेबावी लघुपाट

ओएल-१	१०	२९.७६
ओएल-२	५	६.२३
ओएल-३	१५	२३.८५
ओएल-४	५०	३७.९२

गावनिहाय क्षेत्र--चालू

विमोचक	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

कालवा दुधेबावी लघुपाट--चालू

ओएल-५	१२	११.४
ओएल-६	१९	१४.९३
ओआर-१	४१	३३.०४
ओआर-२	३१	२१.६१
ओआर-३	३३	२८.६७
ओआर-४	२४	२३.९
ओटी	११	२०.४६

कालवा मुख्य कालव्यावरील

डीओएल	३४	२९.५४
एकूण	२८५	२८९.३१

वि. बा. जाधव,

कार्यकारी अभियंता,

धोम बलकवडी प्रकल्प विभाग, वाई.

वाई, २२ ऑक्टोबर २०१८.

MMISF ACT, 2005

(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)

(Notification III)

क्रमांक धोबप्र.वि./प्रशा-२/३५८२/२०१८.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3 of the MMISF Act, 2005.

I, Engr. V. B. Jadhav, Executive Engineer, Dhom Balkawadi Project Division, Wai, district Satara hereby delineate the areas of operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUAs shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections, Sub-Division and Division and other permanent Public places.

1	983	3.130
2	984	1.830
3	985	6.850
4	986/1	0.410
5	986/2	0.030

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)
Minor/OL-3.--contd.		
6	986/3	1.110
7	986/4	0.410
8	989	1.560
9	1017	2.690
10	1018	0.580
11	1019	0.360
12	1020	0.360
13	1021	0.700
14	1050	2.000
15	1051	1.030
16	965p	0.800
Total	15	23.850
Minor/OL-4		
1	1005	0.400
2	1006	0.490
3	1007	0.910
4	1008	0.790
5	1009	1.870
6	1010	0.040
7	1011	0.700
8	1015	0.900
9	1016	0.760
10	1023	0.170
11	1024	0.200
12	1025	0.350
13	1026	0.280
14	1027	0.130
15	1028	0.290
16	1029	0.320
17	1030	0.590
18	1031	0.610
19	1032	0.100
20	1033	0.610
21	1034	0.780

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)
Minor/OL-4.--contd.		
22	1035	1.230
23	1036	0.740
24	1037	0.120
25	1038	0.160
26	1039	0.150
27	1040	0.180
28	1041	0.530
29	1042	0.610
30	1043	0.370
31	1044	0.550
32	1045	1.740
33	1045/2	0.000
34	1046	4.380
35	1047	0.870
36	1048	0.520
37	1049	0.520
38	1052	1.190
39	1053/1	0.120
40	1053/2	0.000
41	1054	1.650
42	1300	1.450
43	1301	2.220
44	1302	2.050
45	1303	3.060
46	1304	0.600
47	1305	0.550
48	1306	0.420
49	1307	0.390
50	1308	0.260
Total	50	37.92
Minor/OL-5		
1	1311	0.320
2	1312	0.910
3	1313	0.680

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
Minor/OL-5.--contd.		
4	1314	0.830
5	1315	0.170
6	1316/1	0.230
7	1316/2	0.030
8	1526	1.770
9	1527	0.560
10	1528	1.240
11	1529	2.110
12	1530p	2.550
Total	12	11.400

Minor/OL-6

1	1507	1.080
2	1508/1	2.320
3	1509/1	1.000
4	1509/3	0.790
5	1510	0.410
6	1511	2.310
7	1512	0.420
8	1513	0.730
9	1514	1.170
10	1515	1.500
11	1516	0.040
12	1517	0.300
13	1518	0.380
14	1519	0.230
15	1520	0.340
16	1521	0.340
17	1522	1.000
18	1523	0.350
19	1524	0.220
Total	19	14.93

Minor/OR-1

1	936	0.910
2	938	1.170

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
Minor/OR-1.--contd.		
3	939	0.360
4	940P	0.200
5	941	1.110
6	942	2.940
7	943	2.270
8	944	0.350
9	945	1.330
10	946	1.080
11	947	1.670
12	948	1.800
13	949	0.660
14	950	0.220
15	951	0.320
16	952/1	1.130
17	952/2	0.000
18	953	0.180
19	954	0.900
20	955	0.330
21	956	0.590
22	957	0.870
23	958	1.050
24	959	0.810
25	960	1.040
26	961	1.080
27	962	0.710
28	963	1.140
29	964	1.150
30	1069	0.410
31	1070	0.350
32	1071	0.460
33	1072	0.480
34	1073	0.530
35	1074	0.050
36	1075	0.850
37	1076	0.350

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
Minor/OR-1.--contd.		
38	1077	0.760
39	1078	0.440
40	1079	0.570
41	1080	0.420
Total	41	33.04

Minor/OR-2

1	1055/1	1.460
2	1055/2	0.000
3	1055/3	0.000
4	1055/4	0.000
5	1055/5	0.000
6	1055/6	0.000
7	1056	1.050
8	1057	0.800
9	1058	1.380
10	1059	0.470
11	1059/2	0.000
12	1059/3	0.000
13	1059/4	0.000
14	1059/5	0.000
15	1059/6	0.000
16	1060	0.640
17	1061	0.840
18	1062/1	1.010
19	1062/2	0.000
20	1063	0.920
21	1064	0.800
22	1065/1	0.240
23	1065/2	0.400
24	1066	0.290
25	1067	0.300
26	1272/1	1.930
27	1272/2	0.000
28	1273	2.560

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
Minor/OR-2.--contd.		
29	1274	3.830
30	1275	2.690
31	1275/2	0.000
Total	31	21.61

Minor/OR-3

1	1129	2.660
2	1265	0.750
3	1266	2.150
4	1267	1.330
5	1268	0.810
6	1269	0.690
7	1270	1.710
8	1271/1	2.200
9	1271/2	0.000
10	1271/3	0.000
11	1271/4	0.000
12	1276	1.100
13	1277	0.260
14	1278	0.260
15	1279	0.660
16	1280	2.690
17	1283	0.590
18	1284	0.670
19	1285	0.040
20	1286	0.250
21	1287	0.240
22	1288	0.210
23	1289	0.270
24	1290	0.510
25	1291	1.650
26	1292	0.370
27	1293	1.090
28	1294	0.040
29	1295/1	2.180

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
Minor/OR-3.--contd.		
30	1296P	0.800
31	1297	0.820
32	1298	1.180
33	1299	0.490
Total	33	28.67

Minor/OR-4

1	1530P	0.500
2	1531	4.410
3	1532/1	2.020
4	1532/2	2.420
5	1533	6.030
6	1534	2.000
7	1535	0.680
8	1536	0.430
9	1537	0.440
10	1538	0.560
11	1539	1.080
12	1540	0.370
13	1541	0.680
14	1542	0.140
15	1543	0.140
16	1544	0.140
17	1545	0.250
18	1546	0.590
19	1547	0.270
20	1548	0.040
21	1549	0.270
22	1550/1	0.250
23	1550/2	0.020
24	1551	0.170
Total	24	23.900

Minor/OT

1	1497	4.030
2	1498/1	3.260

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
Minor/OT.--contd.		
3	1499	0.090
4	1500	0.100
5	1501	2.100
6	1502	0.300
7	1503	0.410
8	1504	0.220
9	1505	0.160
10	1506/A	8.970
11	1506/B	0.820
Total	11	20.46

BBRBC/DOL

1	908P	0.500
2	909P	0.500
3	910P	0.500
4	911	1.520
5	912	0.320
6	913/1	0.280
7	913/2	0.000
8	914/1	0.220
9	914/2	0.000
10	915	0.220
11	916/A	1.880
12	916/B	2.280
13	917	2.110
14	918	1.950
15	919	0.760
16	920/A	0.750
17	920/B	0.400
18	921	2.530
19	922	0.600
20	923	0.100
21	924	0.470
22	925	0.510
23	926	0.770

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
BBRBC/DOL--contd.		
24	927	0.400
25	928	1.720
26	929	0.300
27	930	1.250
28	931	1.110
29	932	0.430
30	933	0.870
31	934	0.670
32	935	0.870
33	938	1.170
34	939	0.360
35	940	1.220
Total	35	29.54

Village-wise Abstract

Village Dudhebhavi

Outlet	Gat No.	Area Ha. (CCA)
1	2	3

Canal Dudhebhavi Minor

OL-1	10	29.76
OL-2	5	6.23
OL-3	15	23.85
OL-4	50	37.92
OL-5	12	11.4
OL-6	19	14.93
OR-1	41	33.04
OR-2	31	21.61
OR-3	33	28.67
OR-4	24	23.9
OT	11	20.46

Village-wise Abstract.--contd.

Outlet	Gat No.	Area
1	2	3
Canal Dudhebhavi Minor		
DOL	34	29.54
Total	285	281.31

V. B. JADHAV,

Executive Engineer,

Dhom Balkawadi Project Division,

Wai.

Wai, 22nd October 2018.

अधिसूचना-३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

क्रमांक प्रशा-४/नीउका/अधि-३/६३४६/२०१८.- ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, अ. पं. निकम, कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग फलटण, तालुका फलटण, जिल्हा सातारा खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि / किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे.

मी, अ. पं. निकम, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही, आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे यांचेकडे अपील करता येईल.

अनुसूची 'अ'

अनुसूची-ब--चालू

विभाग	- नीरा उजवा कालवा विभाग फलटण, तालुका फलटण, जिल्हा सातारा.
उपविभाग	- माळशिरस पाटबंधारे उपविभाग, माळशिरस, जिल्हा सोलापूर.
प्रकल्पाचे नाव	- नीरा उजवा कालवा.
अधिसूचित केलेले क्षेत्र	- ४५२.६८ हेक्टर
अधिसूचित क्षेत्राचा तपशील	- नीरा उजवा कालवा शाखा क्रमांक १ वरील विमोचक क्रमांक १, २, ३, ६, ८ व वितरिका क्रमांक १० वरील लाभक्षेत्र.
गावांची संख्या	- ३-विझोरी, चौडेश्वरवाडी व विजयवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.
पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित / प्रस्तावित)	- प्रस्तावित श्री विजयसिंह मोहिते-पाटील पाणी-वापर संस्था, विझोरी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.

अ. क्र.

अधिसूचित केलेले क्षेत्र

गट नंबर

क्षेत्र

१

२

३

हे. आर
(सीसीए)

गाव विझोरी--चालू

३

१२१/३

०.४२

४

१२३ पैकी

१.८२

५

१२४ पैकी

३.०३

६

१२५/१/अ

०.४०

७

१२५/१/अ/२/अ

०.२५

८

१२५/१/अ/२/क

०.४०

९

१२५/१/अ/२/ब

०.५१

१०

१२५/१/ब

०.२०

११

१२५/२

१.३६

१२

१२६

३.१५

१३

१२७

०.४७

१४

१२८

१.३१

१५

१२९

१.५५

१६

१३०

१.४७

१७

१३१/१/अ

१.२५

१८

१३१/१ ब

१.००

१९

१३१/२

२.२५

२०

१३१/३/अ

१.१६

२१

१३१/३ ब

१.१०

२२

१३१/४

१.१३

२३

१३१/५

१.१३

२४

१४५

०.३७

२५

१४६

०.२९

२६

१४७

०.२८

२७

१४८/१

०.४०

२८

१४८/२

०.२२

२९

१४९/१

०.५३

३०

१५०

०.३५

३१

१५१

०.२०

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सोलापूर, तालुका माळशिरस

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची ब प्रमाणे)
	गट संख्या क्षेत्र
१	२ ३
	हे. आर (सीसीए)
विझोरी	४३९ २९६.८४
चौडेश्वरवाडी	१४८ १४२.६१
विजयवाडी	११ १३.२३
एकूण	५९८ ४५२.६८

अनुसूची-ब

जिल्हा सोलापूर, तालुका माळशिरस

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र
	गट नंबर क्षेत्र
१	२ ३
	हे. आर (सीसीए)
	गाव विझोरी
१	१२१/१ ०.४०
२	१२१/२ ०.४२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव विझोरी--चालू

३२	१५२	०.०९
३३	१५३	०.११
३४	१५४	०.२९
३५	१५५	०.१३
३६	१५६	०.१९
३७	१५७	०.१९
३८	१५८	०.२०
३९	१५९	०.१९
४०	१६०	०.१९
४१	१६१	०.५१
४२	१६२	०.१५
४३	१६३	०.१५
४४	१६४	०.१५
४५	१६५	०.२२
४६	१६६	०.६०
४७	१६७	०.०५
४८	१६८	०.३१
४९	१६९/१	०.३६
५०	१६९/२	०.३६
५१	१७०	०.३४
५२	१७१	०.१०
५३	१७२	०.१०
५४	१७३	०.४९
५५	१७४	०.७६
५६	१७५	०.२८
५७	१७६/१	०.९४
५८	१७६/२	०.४७
५९	१७६/३	०.४७
६०	१७७	१.४०
६१	१७८	०.४३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव विझोरी--चालू

६२	१७९	०.४४
६३	१८०	०.७५
६४	१८५	०.०६
६५	१८६/१/अ	०.२०
६६	१८६/१/ब	२.२१
६७	१८६/२/अ	०.२०
६८	१८६/२/ब	२.२२
६९	१८७/१/अ	०.२०
७०	१८७/१/क/१	०.२०
७१	१८७/१/क/२	०.६०
७२	१८७/१/ड/१	०.५८
७३	१८७/१/ड/२	०.२२
७४	१८७/१/ब	०.७९
७५	१८७/२	०.२२
७६	१८८	०.६४
७७	२००	०.६४
७८	२०२	१.३३
७९	२०२/१	०.४०
८०	२०३	०.४७
८१	२०४/१	०.४८
८२	२०४/२	०.०४
८३	२०४/३	०.८८
८४	२०५	०.२१
८५	२०६/१	०.४०
८६	२०६/२	०.५९
८७	२०७	०.८२
८८	२०८	१.९१
८९	२०९	०.५८
९०	२१०	०.४७
९१	२११	०.५४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव विझोरी--चालू

९२	२१२/१	०.५२
९३	२१२/२	०.२०
९४	२१३	०.८३
९५	२१४/१	०.४२
९६	२१४/२	०.४५
९७	२१५	०.८३
९८	२१६	०.०३
९९	२१७	०.६१
१००	२१९	०.०८
१०१	२२९/१/अ/१	०.८०
१०२	२२९/१/अ/२	०.४०
१०३	२२९/१ ब	१.२५
१०४	२२९/२/अ	१.२२
१०५	२२९/२/ब	१.२२
१०६	२३०/१/अ/१/अ/१	०.८९
१०७	२३०/१/अ/१/अ/२	०.२०
१०८	२३०/१/अ/१/ब	०.३२
१०९	२३०/१/अ/२/अ	०.१८
११०	२३०/१/अ/२/ब	०.०२
१११	२३०/१/ब/१/अ/१/अ	०.४२
११२	२३०/१/ब/१/अ/१/ब	०.४०
११३	२३०/१/ब/१/अ/२	०.२०
११४	२३०/१/ब/१/ब	०.२०
११५	२३०/१/ब/२	०.२६
११६	२३०/२/अ	०.३५
११७	२३०/२/ब/१	१.१८
११८	२३०/३/अ	१.२४
११९	२३०/३/ब	०.३०
१२०	२३१/१	१.३०
१२१	२३१/२/अ	०.२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव विझोरी--चालू

१२२	२३१/२/ब	०.५०
१२३	२३१/३	०.७०
१२४	२३१/४	०.७०
१२५	२३१/५	०.५१
१२६	२३२ पैकी	०.९३
१२७	२३४/२	१.००
१२८	२३५ पैकी	०.८०
१२९	२३६/१	४.६१
१३०	२३६/२/अ	०.१८
१३१	२३७ पैकी	४.३८
१३२	२३८/१	१.६४
१३३	२३८/३	१.६१
१३४	२३९/१	३.७७
१३५	२४०/१/अ	०.६१
१३६	२४०/१/ब	०.२०
१३७	२४०/२/अ	१.३१
१३८	२४०/२/ब	१.१२
१३९	२४१/१	०.८२
१४०	२४१/२	०.८२
१४१	२४१/३	०.८०
१४२	२४२/१	१.२१
१४३	२४२/२/अ	०.४६
१४४	२४२/२/क	०.४०
१४५	२४२/२/ब	०.४०
१४६	२४३/१	०.४६
१४७	२४३/२	०.८१
१४८	२४४/१	०.६७
१४९	२४४/२	०.५५
१५०	२४५/१/अ	०.५४
१५१	२४६ पैकी	१.४८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव विझोरी--चालू

१५२	२४७ पैकी	०.४९
१५३	२४८/१	०.३०
१५४	२४८/२/अ/१	०.२०
१५५	२४८/२/अ/२	०.२०
१५६	२४८/२/ब	०.२०
१५७	२४९ पैकी	३.२२
१५८	२५० पैकी	२.४२
१५९	२५१	२.३३
१६०	२५२	०.०१
१६१	२५३	१.०४
१६२	२५४	०.०५
१६३	२५५/१	०.५१
१६४	२५५/२	०.२०
१६५	२५६	०.९१
१६६	२५७	०.८९
१६७	२५८	०.१३
१६८	२५९/१	०.४१
१६९	२५९/२	०.४४
१७०	२६०/१	०.३०
१७१	२६०/२/अ	०.२४
१७२	२६०/२/ब	०.२५
१७३	२६१	०.२०
१७४	२६२	०.२०
१७५	२६३	०.०२
१७६	२६४/१	०.४७
१७७	२६४/२	०.४७
१७८	२६४/३	०.४७
१७९	२६४/४	०.४७
१८०	२६४/५	०.५५
१८१	२६५/१/अ	०.४२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव विझोरी--चालू

१८२	२६५/१/ब	०.५५
१८३	२६५/२/अ	०.७३
१८४	२६५/२/क	१.००
१८५	२६५/२/ब	१.००
१८६	२६५/३	१.९२
१८७	२६६	०.५४
१८८	२६७/१/अ	०.५४
१८९	२६७/१/ब	०.५४
१९०	२६७/२	१.२१
१९१	२६८	०.५५
१९२	२६९/१	०.४०
१९३	२६९/२	०.५९
१९४	२६९/३	०.२९
१९५	२७०	०.६७
१९६	२७१/१	०.४०
१९७	२७१/२/अ	०.२०
१९८	२७१/२/ब	०.३०
१९९	२७१/३	०.३८
२००	२७१/४	०.३८
२०१	२७१/५	०.२८
२०२	२७२	०.२२
२०३	२७३/१	०.६४
२०४	२७३/२	०.६४
२०५	२७४ पैकी	३.१३
२०६	२७५ पैकी	०.५५
२०७	२७७ पैकी	०.७४
२०८	२७८/१/अ	०.६४
२०९	२७८/१/ब	०.६०
२१०	२७८/२	१.२४
२११	२७८/३	१.२४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव विझोरी-चालू

२१२	२७८/४	१.२४
२१३	२७८/५/अ	१.२५
२१४	२७८/६	०.२०
२१५	२७८/७	०.६१
२१६	२७८/८	०.६१
२१७	२७८/९	०.६१
२१८	२७८/१०	०.६१
२१९	२७८/११	०.६१
२२०	२७९/१	०.९७
२२१	२७९/२	०.९६
२२२	२८०	१.०६
२२३	२८१/१	०.५५
२२४	२८१/२	०.५५
२२५	२८२	०.०६
२२६	२८३	०.८८
२२७	२८४	१.४१
२२८	२८५/१/अ	०.२०
२२९	२८५/१/ब	०.४५
२३०	२८५/२	०.६८
२३१	२८५/३	०.६५
२३२	२८६	०.२८
२३३	२८७	०.१६
२३४	२८८	०.३१
२३५	२८९	०.२२
२३६	२९०	०.२०
२३७	२९१	०.३२
२३८	२९२	०.४१
२३९	२९३	१.१०
२४०	२९४/१	०.८६
२४१	२९४/२	०.४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव विझोरी-चालू

२४२	२९५	०.५६
२४३	२९६	०.६१
२४४	२९७/१	०.२९
२४५	२९७/२	०.३०
२४६	२९८/१	०.२२
२४७	२९८/२	०.६७
२४८	२९९	०.४९
२४९	३००/१/अ	०.९६
२५०	३००/१/ब	०.२०
२५१	३००/२	०.२३
२५२	३०१/१	०.९२
२५३	३०१/२/अ	०.५०
२५४	३०१/२/ब	०.४२
२५५	३०२/१	०.३६
२५६	३०२/२	०.३६
२५७	३०२/३	०.३८
२५८	३०२/४	०.३६
२५९	३०३/१	०.६३
२६०	३०३/२	०.६०
२६१	३०४/१	०.५२
२६२	३०४/२	०.५२
२६३	३०५/१	१.६९
२६४	३०५/२/अ/१	०.५३
२६५	३०५/२/ब/१/अ	०.१७
२६६	३०५/२/ब/२	०.९५
२६७	३०६/१	०.५८
२६८	३०६/२	०.५८
२६९	३०६/३	०.५६
२७०	३०६/४	०.४०
२७१	३०७/१	१.४८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव विझोरी--चालू

२७२	३०७/२	१.२०
२७३	३०८/१	१.४६
२७४	३०८/२	०.७९
२७५	३०९	०.६१
२७६	३१०/१/अ	०.२०
२७७	३१०/१/ब/१	०.२०
२७८	३१०/१/ब/२	१.१९
२७९	३१०/१/ब/३	०.८०
२८०	३१०/२/अ	०.२०
२८१	३१०/२/ब/१	०.९६
२८२	३१०/२/ब/१/ब	०.४०
२८३	३१०/२/ब/२	०.६४
२८४	३११	१.६५
२८५	३१२/१	०.१५
२८६	३१३	०.४९
२८७	३१४/१	१.०१
२८८	३१४/२	१.६२
२८९	३१५/१	१.०६
२९०	३१५/२	०.२०
२९१	३१६/१	१.६०
२९२	३१६/२	१.६०
२९३	३१७	२.९३
२९४	३१८	१.२१
२९५	३१९	१.८२
२९६	३२०	०.१२
२९७	३२१	०.१०
२९८	३२२/१	१.९८
२९९	३२२/२	१.९३
३००	३२३/१	०.५३
३०१	३२३/२	०.५३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव विझोरी--चालू

३०२	३२३/३	०.५२
३०३	३२३/४	०.२१
३०४	३२३/५	०.५२
३०५	३२३/६/अ	०.९२
३०६	३२३/६/ब	१.५१
३०७	३२४/१	०.२०
३०८	३२४/२	०.६०
३०९	३२४/३	०.२०
३१०	३२५	१.२२
३११	३२६/१	०.८०
३१२	३२६/२	०.३९
३१३	३२७/१	०.५६
३१४	३२७/२	०.५५
३१५	३२८/१	०.८०
३१६	३२८/२	०.२०
३१७	३२९/१	०.२०
३१८	३२९/२	०.२०
३१९	३२९/३	०.२०
३२०	३२९/४	०.१९
३२१	३२९/५	०.२०
३२२	३३०	०.०२
३२३	३३१	१.२२
३२४	३३२/१	०.५३
३२५	३३२/२	०.५३
३२६	३३२/३	०.५२
३२७	३३२/४	०.५२
३२८	३३३/१/अ	०.४६
३२९	३३३/१/ब	०.४५
३३०	३३३/२	०.४६
३३१	३३३/३	०.४६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव विझोरी--चालू

३३२	३३४/१/अ	०.५३
३३३	३३४/१/ब	०.५३
३३४	३३४/२/अ	०.२०
३३५	३३४/२/ब	०.३३
३३६	३३४/३	०.५३
३३७	३३५/१	०.३५
३३८	३३५/२	०.३५
३३९	३३५/३	०.३५
३४०	३३६/१	०.२२
३४१	३३६/२/अ	०.२९
३४२	३३६/२/ब	२.००
३४३	३३७/१	०.६२
३४४	३३७/२	०.५०
३४५	३३८/१	०.२०
३४६	३३८/२	०.८६
३४७	३३९	४.२२
३४८	३४०/१/अ/१	०.४२
३४९	३४०/१/अ/२	०.४५
३५०	३४०/१/अ/३	०.४१
३५१	३४०/१ ब	०.२६
३५२	३४०/२/अ	०.२५
३५३	३४०/२ ब	०.२३
३५४	३४१/१/अ	०.७१
३५५	३४१/१ ब	०.२०
३५६	३४१/२/अ	१.८२
३५७	३४१/२ ब	१.८३
३५८	३४२/१	०.४१
३५९	३४२/२	०.२०
३६०	३४३/१	०.०२
३६१	३४३/२	१.४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव विझोरी--चालू

३६२	३४४	०.८८
३६३	३४५/१	०.४३
३६४	३४५/२	०.२२
३६५	३४६	०.९३
३६६	३४७	०.३९
३६७	३४८	०.३३
३६८	३४९/१	०.३२
३६९	३४९/२/अ/१	०.२०
३७०	३४९/२/अ/२	०.२०
३७१	३४९/२ ब/१	०.४२
३७२	३४९/२ ब/२	०.४२
३७३	३५०/१	२.५१
३७४	३५०/२	२.५०
३७५	३५०/३	२.५०
३७६	३५१/१	०.२०
३७७	३५१/२/अ	०.३८
३७८	३५१/२ ब/१	०.२२
३७९	३५१/२ ब/२	०.२०
३८०	३५१/३/अ	०.२०
३८१	३५१/३ ब/१	०.२०
३८२	३५१/३ ब/२	०.४७
३८३	३५१/४/अ	०.४१
३८४	३५१/४/क	०.३६
३८५	३५१/४ ब	०.३६
३८६	३५२	०.३१
३८७	३५३	०.४६
३८८	३५४/१	०.८९
३८९	३५४/२	०.९०
३९०	३५५/१/अ	०.२७
३९१	३५५/१ ब	०.२८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव विझोरी--चालू

३९२	३५५/२/क	०.६५
३९३	३५५/२ ब	०.६५
३९४	३५६/१/अ/१/अ	०.८५
३९५	३५६/१/अ/२	०.२०
३९६	३५६/१ ब	०.२०
३९७	३५६/२	१.२८
३९८	३५७/१/अ	१.३२
३९९	३५७/२	१.३३
४००	३५८	०.९५
४०१	३५९	०.९९
४०२	३६०	०.९३
४०३	३६१	०.९६
४०४	३६२/१	४.६०
४०५	३६२/२/अ	०.४०
४०६	३६२/२ ब	०.४१
४०७	३६२/३	०.८१
४०८	३६२/४	१.६२
४०९	३६२/५	१.३९
४१०	३६३	०.३८
४११	३६४	१.१९
४१२	३६५	०.१२
४१३	३६६	०.४७
४१४	३६७	०.३१
४१५	३६८	०.७३
४१६	३६९	०.४०
४१७	३७०	०.०५
४१८	३७१	०.२२
४१९	३७२/१	१.२७
४२०	३७३	०.१२
४२१	३७४	०.१२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव विझोरी--चालू

४२२	३७५	०.१८
४२३	३७६	०.२७
४२४	३७७	०.०६
४२५	३७८	०.०५
४२६	३७९/१	०.४०
४२७	३७९/२	०.३९
४२८	३८०	०.०९
४२९	३८१	०.२६
४३०	३८२	०.०२
४३१	३८३	०.१९
४३२	३८४	०.२९
४३३	३८५	०.३१
४३४	३८६	०.१५
४३५	३८७	०.१६
४३६	३८८	०.१३
४३७	३८९	०.१४
४३८	३९०	०.५५
४३९	३९१/१/अ	०.३०

एकूण

२९६.८४

गाव चौडेश्वरवाडी

१	१/१/अ	०.३०
२	१/१/ब	२.८१
३	१/२/अ/१	२.१३
४	१/२/अ/२	०.९०
५	१/२/ब	१.२४
६	१/३/अ	१.९०
७	१/३/ब	१.९०
८	८४/१	०.२७
९	८४/२	०.२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव चौडेश्वरवाडी-चालू

१०	८४/३	०.१३
११	८४/४	१.१६
१२	८४/५	०.३०
१३	८४/६	०.८१
१४	८४/७	०.३९
१५	८४/८	०.०६
१६	८९/१/अ	०.६४
१७	८९/१/क	०.६४
१८	८९/१/ब	०.४१
१९	८९/२	२.५४
२०	९०/१	०.७६
२१	९०/२/अ/१	३.१५
२२	९०/२/अ/२	३.१५
२३	९०/२/अ/३	१.२९
२४	९०/२/ब	०.८१
२५	९१/१/अ/१	१.००
२६	९१/१/अ/२/अ	१.६०
२७	९१/१/अ/२/ब	०.२८
२८	९१/१/ब/१/अ/१	१.०२
२९	९१/१/ब/१/ब	०.२०
३०	९१/१/ब/२/अ	०.४०
३१	९१/१/ब/२/ब	०.८६
३२	९१/२	०.४०
३३	९१/२/अ/१	२.००
३४	९१/२/अ/२	०.८९
३५	९१/२/ब/१/अ	०.७४
३६	९१/२/ब/१/क	१.००
३७	९१/२/ब/१/ब	१.००
३८	९१/२/ब/२	०.१५
३९	९२/१	३.४९

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव चौडेश्वरवाडी-चालू

४०	९२/२/अ	०.३८
४१	९२/२/ब	१.५०
४२	९२/३	१.६२
४३	९३/१/अ	१.२६
४४	९३/१/ब	१.२७
४५	९३/२/अ/१	१.२०
४६	९३/२/अ/२	१.२०
४७	९३/२/ब	१.४७
४८	९४/१/अ	०.३०
४९	९४/१/ब/१	०.५२
५०	९४/१/ब/२	०.५२
५१	९४/१/ब/३	०.५३
५२	९४/२/अ	२.११
५३	९४/२/ब	०.८४
५४	९५/१/अ	१.१३
५५	९५/१/क	०.४०
५६	९५/१/ड	१.२६
५७	९५/१/ब	०.६०
५८	९५/२/अ	१.१९
५९	९५/२/अ/१	०.८१
६०	९५/२/ब	१.०७
६१	९५/२/ब/१	०.३२
६२	९६/१/अ	०.९२
६३	९६/१/अ/१	०.७०
६४	९६/१/ब/१	१.८१
६५	९६/१/ब/१/२	०.३६
६६	९६/१/ब/२	०.९०
६७	९६/१/ब/२/१	०.९२
६८	९६/१/ब/२/२	०.२०
६९	९६/२/अ/१	०.८१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव चौडेश्वरवाडी-चालू

७०	९६/२/अ/२	०.८१
७१	९६/२/ब/२	०.८१
७२	९७/१/२/ब/१/अ	०.२६
७३	९७/१/२/ब/१/इ	०.२७
७४	९७/१/२/ब/१/क	०.२६
७५	९७/१/२/ब/१/ड	०.३०
७६	९७/१/२ अ/१ अ	०.९३
७७	९७/१/२ अ/१ ब	०.९४
७८	९७/१/२ ब/१/ग	०.२६
७९	९७/१/ब/१/क	१.०८
८०	९७/१/ब/१/फ	०.२७
८१	९७/१/ब/२/ड	०.२७
८२	९७/१/ब/३/ब/२	०.४०
८३	९७/२/अ/१	०.४०
८४	९८/१/अ/१	१.४२
८५	९८/१/अ/२	०.८१
८६	९८/१/ब/१	०.९२
८७	९८/१/ब/२	०.७०
८८	९८/२/अ	०.०७
८९	९८/२/ब/१/अ	१.२०
९०	९८/२/ब/१/ब	१.९७
९१	९८/२/ब/२	०.४०
९२	९९/१	०.८०
९३	९९/२	०.८०
९४	९९/३	०.८०
९५	९९/४	१.६५
९६	९९/५	१.६६
९७	९९/६	०.९१
९८	९९/७	०.८६
९९	९९/८	०.८६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव चौडेश्वरवाडी-चालू

१००	१००/१/अ	०.७२
१०१	१००/१/ब	०.७०
१०२	१००/२/अ	०.६२
१०३	१००/२/इ	१.२०
१०४	१००/२/क	०.४०
१०५	१००/२/ड	१.२०
१०६	१००/२/ब	०.४०
१०७	१००/३/अ/१	०.९६
१०८	१००/३/अ/२	०.३०
१०९	१००/३/ब	०.६०
११०	१०१/१/अ/२/अ/१/अ	०.४०
१११	१०१/१/अ/२/अ/१/ब	१.४२
११२	१०१/१/अ/२/अ/२/अ	०.९१
११३	१०१/१/अ/२/अ/२/ब	०.९२
११४	१०१/१ ब/२ ब/३/४ बक/१	०.६१
११५	१०१/१ ब/२ ब/३/४ बक/२	०.६०
११६	१०१/१ ब/२ ब/३/४ ब/ब	१.२१
११७	१०१/२/ब/१/ब/३/४/ड/२	०.६१
११८	१०१/२ ब/१ ब/३/४/ड/१	०.६१
११९	१०२/१/अ	१.०५
१२०	१०२/१/क/१	०.४०
१२१	१०२/१/क/२	०.६४
१२२	१०२/१/ब	१.०४
१२३	१०२/२	२.७१
१२४	१०३/१/अ	१.८०
१२५	१०३/१/अ/१	०.२०
१२६	१०३/१/ब	०.९१
१२७	१०३/२/अ	०.८६
१२८	१०३/२/ब	०.६५
१२९	१०३/२/क	०.७०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव चौडेश्वरवाडी-चालू

१३०	१०४/१/ब/२	३.२९
१३१	१०७/१	१.०३
१३२	१०७/२	०.९७
१३३	१०८/१/अ/१	०.९६
१३४	१०८/१/अ/२	०.९५
१३५	१०८/१/अ/३	०.९५
१३६	१०८/१/ब/१	०.२०
१३७	१०८/१/ब/२	०.८१
१३८	१०८/२	२.८२
१३९	१२५/१/अ/१	२.२८
१४०	१२५/१/अ/२/१	०.७२
१४१	१२५/१/अ/२/अ	०.८१
१४२	१२५/१/ब/१	०.६७
१४३	१२५/१/ब/२	०.८२
१४४	१२५/१/ब/३	०.८१
१४५	१२५/२/अ/१	१.२०
१४६	१२५/२/अ/२	१.२०
१४७	१२५/२/ब/१	१.३२
१४८	१२५/२/ब/२	१.३२
	एकूण	१४२.६१

गाव विजयवाडी

१	३१	१.१०
२	३२	०.६६
३	३५/१/अ	२.८७
४	४०/१	०.९४
५	४१	०.५०
६	४२/१	०.२४
७	४७/१	०.३८
८	४७/२	०.३२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव विजयवाडी-चालू

९	४८/१	०.३६
१०	४९/२	४.७९
११	५०/१/अ	१.०७
	एकूण	१३.२३

अ. पं. निकम,

कार्यकारी अभियंता,

नीरा उजवा कालवा विभाग, फलटण.

फलटण, २७ डिसेंबर २०१८.

MMISF ACT, 2005

(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)

(Notification III)

क्रमांक प्रशा-४/नीउका/अधि-३/६३४६/२०१८.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3 of the MMISF Act, 2005.

I, A. P. Nikam, Executive Engineer, Neera Right Bank Canal Division, Phaltan, district Satara hereby delineate areas of operation of following WUA's direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUAs shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections, Sub-Division and Division and other prominent Public places.

I, A. P. Nikam, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User Associations shall be binding on all the holders and the occupiers of the lands

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
Village Vizori—contd.		
38	158	0.20
39	159	0.19
40	160	0.19
41	161	0.51
42	162	0.15
43	163	0.15
44	164	0.15
45	165	0.22
46	166	0.60
47	167	0.05
48	168	0.31
49	169/1	0.36
50	169/2	0.36
51	170	0.34
52	171	0.10
53	172	0.10
54	173	0.49
55	174	0.76
56	175	0.28
57	176/1	0.94
58	176/2	0.47
59	176/3	0.47
60	177	1.40
61	178	0.43
62	179	0.44
63	180	0.75
64	185	0.06
65	186/1/A	0.20
66	186/1/B	2.21
67	186/2/A	0.20
68	186/2/B	2.22
69	187/1/A	0.20
70	187/1/K/1	0.20
71	187/1/K/2	0.60
72	187/1/D/1	0.58

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
Village Vizori—contd.		
73	187/1/D/2	0.22
74	187/1/B	0.79
75	187/2	0.22
76	188	0.64
77	200	0.64
78	202	1.33
79	202/1	0.40
80	203	0.47
81	204/1	0.48
82	204/2	0.04
83	204/3	0.88
84	205	0.21
85	206/1	0.40
86	206/2	0.59
87	207	0.82
88	208	1.91
89	209	0.58
90	210	0.47
91	211	0.54
92	212/1	0.52
93	212/2	0.20
94	213	0.83
95	214/1	0.42
96	214/2	0.45
97	215	0.83
98	216	0.03
99	217	0.61
100	219	0.08
101	229/1/A/1	0.80
102	229/1/A/2	0.40
103	229/1B	1.25
104	229/2/A	1.22
105	229/2B	1.22
106	230/1/A/1/A/1	0.89
107	230/1/A/1/A/2	0.20

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
Village Vizori--contd.		
108	230/1/A/1/B	0.32
109	230/1/A/2/A	0.18
110	230/1/A/2/B	0.02
111	230/1/B/1/A/1/A	0.42
112	230/1/B/1/A/1/B	0.40
113	230/1/B/1/A/2	0.20
114	230/1/B/1/B	0.20
115	230/1/B/2	0.26
116	230/2/A	0.35
117	230/2/B/1	1.18
118	230/3/A	1.24
119	230/3/B	0.30
120	231/1	1.30
121	231/2/A	0.20
122	231/2/B	0.50
123	231/3	0.70
124	231/4	0.70
125	231/5	0.51
126	232 (P)	0.93
127	234/2	1.00
128	235 (P)	0.80
129	236/1	4.61
130	236/2/A	0.18
131	237(P)	4.38
132	238/1	1.64
133	238/3	1.61
134	239/1	3.77
135	240/1/A	0.61
136	240/1/B	0.20
137	240/2/A	1.31
138	240/2/B	1.12
139	241/1	0.82
140	241/2	0.82
141	241/3	0.80
142	242/1	1.21

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
Village Vizori--contd.		
143	242/2/A	0.46
144	242/2/K	0.40
145	242/2/B	0.40
146	243/1	0.46
147	243/2	0.81
148	244/1	0.67
149	244/2	0.55
150	245/1/A	0.54
151	246 (P)	1.48
152	247 (P)	0.49
153	248/1	0.30
154	248/2/A/1	0.20
155	248/2/A/2	0.20
156	248/2/B	0.20
157	249 (P)	3.22
158	250 (P)	2.42
159	251	2.33
160	252	0.01
161	253	1.04
162	254	0.05
163	255/1	0.51
164	255/2	0.20
165	256	0.91
166	257	0.89
167	258	0.13
168	259/1	0.41
169	259/2	0.44
170	260/1	0.30
171	260/2/A	0.24
172	260/2/B	0.25
173	261	0.20
174	262	0.20
175	263	0.02
176	264/1	0.47
177	264/2	0.47

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
Village Vizori—contd.		
178	264/3	0.47
179	264/4	0.47
180	264/5	0.55
181	265/1/A	0.42
182	265/1/B	0.55
183	265/2/A	0.73
184	265/2/K	1.00
185	265/2/B	1.00
186	265/3	1.92
187	266	0.54
188	267/1/A	0.54
189	267/1/B	0.54
190	267/2	1.21
191	268	0.55
192	269/1	0.40
193	269/2	0.59
194	269/3	0.29
195	270	0.67
196	271/1	0.40
197	271/2/A	0.20
198	271/2/B	0.30
199	271/3	0.38
200	271/4	0.38
201	271/5	0.28
202	272	0.22
203	273/1	0.64
204	273/2	0.64
205	274 (P)	3.13
206	275 (P)	0.55
207	277 (P)	0.74
208	278/1/A	0.64
209	278/1/B	0.60
210	278/2	1.24
211	278/3	1.24
212	278/4	1.24

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
Village Vizori—contd.		
213	278/5/A	1.25
214	278/6	0.20
215	278/7	0.61
216	278/8	0.61
217	278/9	0.61
218	278/10	0.61
219	278/11	0.61
220	279/1	0.97
221	279/2	0.96
222	280	1.06
223	281/1	0.55
224	281/2	0.55
225	282	0.06
226	283	0.88
227	284	1.41
228	285/1/A	0.20
229	285/1/B	0.45
230	285/2	0.68
231	285/3	0.65
232	286	0.28
233	287	0.16
234	288	0.31
235	289	0.22
236	290	0.20
237	291	0.32
238	292	0.41
239	293	1.10
240	294/1	0.86
241	294/2	0.40
242	295	0.56
243	296	0.61
244	297/1	0.29
245	297/2	0.30
246	298/1	0.22
247	298/2	0.67

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
Village Vizori--contd.		
248	299	0.49
249	300/1/A	0.96
250	300/1/B	0.20
251	300/2	0.23
252	301/1	0.92
253	301/2/A	0.50
254	301/2/B	0.42
255	302/1	0.36
256	302/2	0.36
257	302/3	0.38
258	302/4	0.36
259	303/1	0.63
260	303/2	0.60
261	304/1	0.52
262	304/2	0.52
263	305/1	1.69
264	305/2/A/1	0.53
265	305/2/B/1/A	0.17
266	305/2/B/2	0.95
267	306/1	0.58
268	306/2	0.58
269	306/3	0.56
270	306/4	0.40
271	307/1	1.48
272	307/2	1.20
273	308/1	1.46
274	308/2	0.79
275	309	0.61
276	310/1/A	0.20
277	310/1/B/1	0.20
278	310/1/B/2	1.19
279	310/1/B/3	0.80
280	310/2/A	0.20
281	310/2/B/1	0.96
282	310/2/B/1/B	0.40

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
Village Vizori--contd.		
283	310/2/B/2	0.64
284	311	1.65
285	312/1	0.15
286	313	0.49
287	314/1	1.01
288	314/2	1.62
289	315/1	1.06
290	315/2	0.20
291	316/1	1.60
292	316/2	1.60
293	317	2.93
294	318	1.21
295	319	1.82
296	320	0.12
297	321	0.10
298	322/1	1.98
299	322/2	1.93
300	323/1	0.53
301	323/2	0.53
302	323/3	0.52
303	323/4	0.21
304	323/5	0.52
305	323/6/A	0.92
306	323/6/B	1.51
307	324/1	0.20
308	324/2	0.60
309	324/3	0.20
310	325	1.22
311	326/1	0.80
312	326/2	0.39
313	327/1	0.56
314	327/2	0.55
315	328/1	0.80
316	328/2	0.20
317	329/1	0.20

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
Village Vizori—contd.		
318	329/2	0.20
319	329/3	0.20
320	329/4	0.19
321	329/5	0.20
322	330	0.02
323	331	1.22
324	332/1	0.53
325	332/2	0.53
326	332/3	0.52
327	332/4	0.52
328	333/1/A	0.46
329	333/1/B	0.45
330	333/2	0.46
331	333/3	0.46
332	334/1/A	0.53
333	334/1/B	0.53
334	334/2/A	0.20
335	334/2/B	0.33
336	334/3	0.53
337	335/1	0.35
338	335/2	0.35
339	335/3	0.35
340	336/1	0.22
341	336/2/A	0.29
342	336/2/B	2.00
343	337/1	0.62
344	337/2	0.50
345	338/1	0.20
346	338/2	0.86
347	339	4.22
348	340/1/A/1	0.42
349	340/1/A/2	0.45
350	340/1/A/3	0.41
351	340/1B	0.26
352	340/2/A	0.25

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
Village Vizori—contd.		
353	340/2B	0.23
354	341/1/A	0.71
355	341/1B	0.20
356	341/2/A	1.82
357	341/2B	1.83
358	342/1	0.41
359	342/2	0.20
360	343/1	0.02
361	343/2	1.40
362	344	0.88
363	345/1	0.43
364	345/2	0.22
365	346	0.93
366	347	0.39
367	348	0.33
368	349/1	0.32
369	349/2/A/1	0.20
370	349/2/A/2	0.20
371	349/2B/1	0.42
372	349/2B/2	0.42
373	350/1	2.51
374	350/2	2.50
375	350/3	2.50
376	351/1	0.20
377	351/2/A	0.38
378	351/2B/1	0.22
379	351/2B/2	0.20
380	351/3/A	0.20
381	351/3B/1	0.20
382	351/3B/2	0.47
383	351/4/A	0.41
384	351/4/K	0.36
385	351/4B	0.36
386	352	0.31
387	353	0.46

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
Village Vizori--contd.		
388	354/1	0.89
389	354/2	0.90
390	355/1/A	0.27
391	355/1B	0.28
392	355/2/K	0.65
393	355/2B	0.65
394	356/1/A/1/A	0.85
395	356/1/A/2	0.20
396	356/1B	0.20
397	356/2	1.28
398	357/1/A	1.32
399	357/2	1.33
400	358	0.95
401	359	0.99
402	360	0.93
403	361	0.96
404	362/1	4.60
405	362/2/A	0.40
406	362/2B	0.41
407	362/3	0.81
408	362/4	1.62
409	362/5	1.39
410	363	0.38
411	364	1.19
412	365	0.12
413	366	0.47
414	367	0.31
415	368	0.73
416	369	0.40
417	370	0.05
418	371	0.22
419	372/1	1.27
420	373	0.12
421	374	0.12
422	375	0.18

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
Village Vizori--contd.		
423	376	0.27
424	377	0.06
425	378	0.05
426	379/1	0.4
427	379/2	0.39
428	380	0.09
429	381	0.26
430	382	0.02
431	383	0.19
432	384	0.29
433	385	0.31
434	386	0.15
435	387	0.16
436	388	0.13
437	389	0.14
438	390	0.55
439	391/1/A	0.30
Total		296.84
Village Chaundeshwarwadi		
1	1/1/A	0.30
2	1/1/B	2.81
3	1/2/A/1	2.13
4	1/2/A/2	0.90
5	1/2/B	1.24
6	1/3/A	1.90
7	1/3/B	1.90
8	84/1	0.27
9	84/2	0.20
10	84/3	0.13
11	84/4	1.16
12	84/5	0.30
13	84/6	0.81
14	84/7	0.39
15	84/8	0.06
16	89/1/A	0.64
17	89/1/K	0.64

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

Village Chaundeshwarwadi—contd.

18	89/1/B	0.41
19	89/2	2.54
20	90/1	0.76
21	90/2/A/1	3.15
22	90/2/A/2	3.15
23	90/2/A/3	1.29
24	90/2/B	0.81
25	91/1/A/1	1.00
26	91/1/A/2/A	1.60
27	91/1/A/2/B	0.28
28	91/1/B/1/A/1	1.02
29	91/1/B/1/B	0.20
30	91/1/B/2/A	0.40
31	91/1/B/2/B	0.86
32	91/2	0.40
33	91/2/A/1	2.00
34	91/2/A/2	0.89
35	91/2/B/1/A	0.74
36	91/2/B/1/K	1.00
37	91/2/B/1/B	1.00
38	91/2/B/2	0.15
39	92/1	3.49
40	92/2/A	0.38
41	92/2/B	1.50
42	92/3	1.62
43	93/1/A	1.26
44	93/1/B	1.27
45	93/2/A/1	1.20
46	93/2/A/2	1.20
47	93/2/B	1.47
48	94/1/A	0.30
49	94/1/B/1	0.52
50	94/1/B/2	0.52
51	94/1/B/3	0.53
52	94/2/A	2.11
53	94/2/B	0.84
54	95/1/A	1.13
55	95/1/K	0.40
56	95/1/D	1.26

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

Village Chaundeshwarwadi—contd.

57	95/1/B	0.60
58	95/2/A	1.19
59	95/2/A/1	0.81
60	95/2/B	1.07
61	95/2/B/1	0.32
62	96/1/A	0.92
63	96/1/A/1	0.70
64	96/1/B/1	1.81
65	96/1/B/1/2	0.36
66	96/1/B/2	0.90
67	96/1/B/2/1	0.92
68	96/1/B/2/2	0.20
69	96/2/A/1	0.81
70	96/2/A/2	0.81
71	96/2/B/2	0.81
72	97/1/2/B/1/A	0.26
73	97/1/2/B/1/E	0.27
74	97/1/2/B/1/K	0.26
75	97/1/2/B/1/D	0.30
76	97/1/2A/1A	0.93
77	97/1/2A/1B	0.94
78	97/1/2B/1/G	0.26
79	97/1/B/1/K	1.08
80	97/1/B/1/F	0.27
81	97/1/B/2/D	0.27
82	97/1/B/3/B/2	0.40
83	97/2/A/1	0.40
84	98/1/A/1	1.42
85	98/1/A/2	0.81
86	98/1/B/1	0.92
87	98/1/B/2	0.70
88	98/2/A	0.07
89	98/2/B/1/A	1.20
90	98/2/B/1/B	1.97
91	98/2/B/2	0.40
92	99/1	0.80
93	99/2	0.80
94	99/3	0.80
95	99/4	1.65

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
Village Chaundeshwarwadi--contd.		
96	99/5	1.66
97	99/6	0.91
98	99/7	0.86
99	99/8	0.86
100	100/1/A	0.72
101	100/1/B	0.70
102	100/2/A	0.62
103	100/2/E	1.20
104	100/2/K	0.40
105	100/2/D	1.20
106	100/2/B	0.40
107	100/3/A/1	0.96
108	100/3/A/2	0.30
109	100/3/B	0.60
110	101/1/A/2/A/1/A	0.40
111	101/1/A/2/A/1/B	1.42
112	101/1/A/2/A/2/A	0.91
113	101/1/A/2/A/2/B	0.92
114	101/1B/2B/3/4B/K/1	0.61
115	101/1B/2B/3/4B/K/2	0.60
116	101/1B/2B/3/4B/B	1.21
117	101/2/B/1/B/3/4/D/2	0.61
118	101/2B/1B/3/4/D/1	0.61
119	102/1/A	1.05
120	102/1/K/1	0.40
121	102/1/K/2	0.64
122	102/1/B	1.04
123	102/2	2.71
124	103/1/A	1.80
125	103/1/A/1	0.20
126	103/1/B	0.91
127	103/2/A	0.86
128	103/2/B	0.65
129	103/2/K	0.70
130	104/1/B/2	3.29
131	107/1	1.03
132	107/2	0.97
133	108/1/A/1	0.96
134	108/1/A/2	0.95

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
Village Chaundeshwarwadi--contd.		
135	108/1/A/3	0.95
136	108/1/A/1	0.20
137	108/1/A/2	0.81
138	108/2	2.82
139	125/1/B/1	2.28
140	125/1/B/2/A	0.72
141	125/1/B/2/A	0.81
142	125/1/B/1	0.67
143	125/1/B/2	0.82
144	125/1/B/3	0.81
145	125/2/A/1	1.20
146	125/2/A/2	1.20
147	125/2/B/1	1.32
148	125/2/B/2	1.32
Total		142.61
Village Vijaywadi		
1	31	1.10
2	32	0.66
3	35/1/A	2.87
4	40/1	0.94
5	41	0.50
6	42/1	0.24
7	47/1	0.38
8	47/2	0.32
9	48/1	0.36
10	49/2	4.79
11	50/1/A	1.07
Total		13.23

A. P. NIKAM

Executive Engineer,
Neera Right Bank Canal Division,
Phaltan.

Phaltan, 27th December 2018.

उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

जाहीर नोटिस

क्रमांक फौजदारी/कावि-१९५७/२०१८. — अन्वये तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री / पुरुष हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेलाबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडून अहवाल पाठविलेले आहेत. तरी सदर मृत्यूबाबत त्यांचे नावासमोर दर्शविलेले कारणाखेरीज इतर अन्य कारणाने मृत्यू झाला आहे अशी कोणाची तक्रार असल्यास, सदरची नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झालेपासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीमध्ये कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही तर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा मंजूर करणेत येईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

एस. आर. क्रमांक	अ.म.र.नं.	पोलीस स्टेशन	मयताचे नाव व पत्ता	स्त्री/ पुरुष	मृत्यूचे कारण	मृत्यूची तारीख
१	२	३	४	५	६	७
१५४	६२/२०१७	जेजुरी	हरिष सिद्धार्थ भालेराव, रुम नं. ८६६, चाळ नं. ९, घाटकोपर पूर्व.	पुरुष	भाजलेने जंतुसंसर्ग होऊन मृत्यू.	२५-९-२०१७
१५५	२४/२०१८	जेजुरी	मंगेश दिलीप अडसुळ, रा. तरटीचा मळा, पाडेगाव, तालुका फलटण, जिल्हा सातारा.	पुरुष	हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू.	३-४-२०१८
१५६	४७/२०१८	जेजुरी	दत्तात्रय तुकाराम शिंदे, रा. ए-२, राम हाईट्स, तारादत्त पार्क, जॅन हार्डवेअरजवळ, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	रेल्वेखाली आत्महत्या केल्याने मृत्यू.	३-८-२०१८
१५७	४३/२०१६	जेजुरी	गणेश रावसाहेब ईसापुरे, रा. ईसापुरे गल्ली, मिरज, तालुका मिरज, जिल्हा सातारा.	पुरुष	रेल्वे अपघाती मृत्यू	२१-२-२०१६
१५८	३७/२०१८	जेजुरी	सौ. सोनाली सुनिल जगताप, रा. बेलसर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	स्त्री	श्वसन व हृदयाची क्रिया बंद पडून मृत्यू.	३०-५-२०१८
१५९	२१/२०१५	जेजुरी	एक अनोळखी	पुरुष	हार्ट अटॅकचे तीव्र झटक्याने मृत्यू.	२१-४-२०१५
१६०	४९/२०१८	जेजुरी	निलेश सुभाष चौडकर, रा. पाडेश्वर रोमनवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	८-८-२०१८
१६१	१७/२०१८	जेजुरी	सौ. उषा राजेंद्र पवार, रा. पाडेश्वर रोमनवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	स्त्री	पाण्यात पडून बुडून मृत्यू	१८-३-२०१८
१६२	३८/२०१८	जेजुरी	प्रकाश केदारनाथ घाडगे, रा. मगरवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	पुरुष	हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू.	७-६-२०१८
१६३	३१/२०१६	सासवड	वसंत अण्णा गायकवाड, रा. भिवरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	दारू पिऊन डोक्यावर पडलेने डोक्यास मार लागून मृत्यू.	९-६-२०१६

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
१६४	५९/२०१६	सासवड	लहू श्रीपती येलके, रा. जवळगा, तालुका देवणी, जिल्हा लातूर.	पुरुष	इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू	५-९-२०१६
१६५	४१/२०१६	सासवड	अनोळखी	पुरुष	आजाराने मृत्यू	२३-७-२०१६
१६६	३३/२०१८	सासवड	श्रीमती उषा रमेश गायकवाड, रा. दिवे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	स्त्री	विषारी औषध पिल्याने मृत्यू	१०-५-२०१८
१६७	५८/२०१७	सासवड	विजयमाला चंद्रकांत पिसाळ, रा. आंबेगावपठार, पुणे.	स्त्री	मोटर सायकलवरून पडून झालेल्या जखमांमुळे मृत्यू.	१३-६-२०१७
१६८	५/२०१८	जेजुरी	कु. स्नेहल निवृत्ती कोळेकर, रा. नाझरे सुपे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	स्त्री	जुलाबाचे आजाराने मृत्यू	७-२-२०१८
१६९	१७/२०१४	जेजुरी	अनोळखी	पुरुष	हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू.	१२-३-२०१४
१७०	५२/२०१५	जेजुरी	अनोळखी	पुरुष	पाण्यात पडून गुदमरून मृत्यू	६-९-२०१५
१७१	४८/२०१८	सासवड	नाना नारायण कटके, रा. भिवरी, आमराई वस्ती, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू	२२-६-२०१८
१७२	४८/२०१७	जेजुरी	बाळू रानबा कैजळे, रा. कातळवाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा.	पुरुष	हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू.	१५-८-२०१७
१७३	२१/२०१८	जेजुरी	अनोळखी	पुरुष	हार्ट अ‍ॅटॅकचे तीव्र झटक्याने मृत्यू.	२५-३-२०१८
१७४	४३/२०१८	जेजुरी	पार्वती पुंजाराम गव्हाणे, रा. मोहपुरी, पो. ताडहादगाव, तालुका घनसांगवी, जिल्हा जालना.	स्त्री	मोटर सायकलवरून पडून डोक्यास मार लागून मृत्यू.	१३-६-२०१८
१७५	४५/२०१८	जेजुरी	कु. तेजस रामचंद्र देवक, रा. मावडी सुपे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	विषारी औषध पिल्याने आत्महत्या मृत्यू.	१२-७-२०१८
१७६	१/२०१७	जेजुरी	शिल्पा प्रमोद गेडाम, रा. टेकाडी, तालुका मुल, जिल्हा चंद्रपूर, हल्ली रा. बारामती, अ‍ॅंगो गुळुंचे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	स्त्री	पाण्यात पडून बुडून मृत्यू	१-१-२०१७
१७७	२९/२०१८	जेजुरी	अनोळखी	पुरुष	हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू.	१९-४-२०१८
१७८	४८/२०१८	जेजुरी	चेतन महेश रणदिवे, रा. धालेवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	विषारी औषध पिऊन मृत्यू	६-८-२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
१७९	३२/२०१८	जेजुरी	मुरलीधर देवराम बोरकर, रा. नारायणपूर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	विषारी औषध पिऊन मृत्यू	२-४-२०१८
१८०	१८/२०१८	सासवड	विकास बापू शिवणकर, रा. सुपे खुर्द, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू.	१६-३-२०१८
१८१	१३/२०१८	सासवड	वसंत कोंडीबा भालेराव, रा. केतकावळे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	पॅरेलेसीसचे आजाराने नैसर्गिक मृत्यू.	२१-११-२०१८
१८२	४५/२०१८	सासवड	अनिता गणेश गायकवाड, रा. दिवे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	स्त्री	गळफास घेऊन मृत्यू	२-८-२०१८
१८३	६२/२०१८	सासवड	सचिन निवृत्ती लिंभोरे, रा. शिवरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू	२-८-२०१८
१८४	१९/२०१७	सासवड	आशा निवृत्ती जरांडे रा. कोडीत, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	स्त्री	पाणी तापवत असताना भाजून मृत्यू.	२०-२-२०१७
१८५	६२/२०११	सासवड	विश्वनाथ केरु औचरे, रा. देवडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	जंगली प्राण्यांनी हल्ला केल्याने झालेल्या जखमांमुळे मृत्यू.	१५-१२-२०११
१८६	७३/२०१६	सासवड	सुधाकर लक्ष्मण सुतार, रा. गराडे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	हार्ट अ‍ॅटॅकचे तीव्र झटक्याने मृत्यू.	३०-११-२०१६
१८७	७५/२०१६	सासवड	समिधा संतोष फडतरे, रा. बोपगाव, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	स्त्री	मेंदू आणि फुफ्फुसातील दोषामुळे मृत्यू.	३-१२-२०१६
१८८	१२/२०१८	जेजुरी	शहाजी सुरेश गाडेकर, रा. चोपडज, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	पुरुष	रेल्वेने ठोकर दिल्याने डोक्याची कवटी फुटून जबर दुखापत होऊन मृत्यू.	२८-२-२०१८
१८९	२२/२०१८	जेजुरी	भाग्यश्री सुनिल झगडे, रा. दवणेमळा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	स्त्री	जुलाब व ताप आल्याने मृत्यू	२३-३-२०१८
१९०	२/२०१८	दोंड लोहमार्ग	अनोळखी	पुरुष	फुफ्फुसाच्या आजाराने मृत्यू	१२-१-२०१८
१९१	३५/२०१७	दोंड लोहमार्ग	अनोळखी	पुरुष	नैसर्गिक मृत्यू	९-८-२०१८
१९२	७/२०१८	दोंड लोहमार्ग	कृलाकुमार सियाराम चौकसे, रा. परीताल, जबलपूर, मध्य प्रदेश.	पुरुष	फुफ्फुसाच्या आजाराने मृत्यू	१९-२-२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
१९३	६/२०१८	दोंड लोहमार्ग	प्रल्हाद के. परदेशी, रा. दिगंबर पंचम सोसायटी, फ्लॅट नं. १८, महावीरनगर, वडगाव-शेरी, पुणे.	पुरुष	नैसर्गिक मृत्यू	१५-२-२०१८
१९४	१२३/२०१७	यवत	येदु कोंडीबा शेळके, रा. दापोडी, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू	२०-९-२०१७
१९५	४१/२०१८	जेजुरी	कृष्णाबाई दिलीप थोपटे, रा. थोपटेवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	स्त्री	भाजल्याने मृत्यू	२९-३-२०१८
१९६	९०/२०१६	जेजुरी	हरिष नामदेव सोनटक्के, रा. पुलगाव, तालुका देवरी, जिल्हा वर्धा.	पुरुष	मोटार सायकल स्लिप होऊन डोक्यात अंतर्गत मार लागून मृत्यू.	५-७-२०१६
१९७	४४/२०१८	सासवड	गजानन धनसिंग पाटील, रा. वडजी, पो. हरणखेडा, तालुका बोदवड वडजी, जिल्हा जळगाव.	पुरुष	गळफास घेऊन आत्महत्या	१-१-२०१८
१९८	४९/२०१८	सासवड	सुनिल करणसिंग धुर्वे, वॉर्ड क्रमांक ३, तितरी, तालुका बोडला, जिल्हा वर्धा, राज्य छत्तीसगड, रा. बोरकरवस्ती, म्हाडा वसाहतीचे शेजारी, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	गळफास घेऊन आत्महत्या	२२-६-२०१८
१९९	४२/२०१८	जेजुरी	अनोळखी, पत्ता माहीत नाही	पुरुष	विहिरीचे पाण्यात पडून बुडून मृत्यू.	१२-६-२०१८
२००	१३/२०१८	जेजुरी	अनोळखी, पत्ता माहीत नाही	पुरुष	विहिरीचे पाण्यात पडून बुडून मृत्यू.	१-३-२०१८
२०१	६१/२०१८	जेजुरी	संजय शिवाजी कोंडे, रा. चारेवाडी, जवळार्जुन, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	गळफास घेऊन आत्महत्या	१०-९-२०१८
२०२	५६/२०१८	जेजुरी	रघुनाथ पांडुरंग पाचंगे, रा. जुने पालखी मैदान, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	रेल्वे अपघातात मृत्यू	२४-८-२०१८
२०३	५७/२०१८	जेजुरी	अर्चना जयवंत भवार, रा. जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	स्त्री	फिट येऊन बेशुद्ध पडून मृत्यू	३०-८-२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
२०४	५२/२०१८	जेजुरी	संभाजी जयवंत कोलते, रा. बिबवेवाडी, ओटा नं. १४०, सुहान मंगल कार्यालयाजवळ, पुणे-३७, मूळ रा. पिसर्वे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	विहिरीचे पाण्यात पडून बुडून मृत्यू.	११-८-२०१८
२०५	६९/२०१८	जेजुरी	नजीर हसन सय्यद, रा. पिसे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	फुफ्फुसाचे आजाराने मृत्यू	७-४-२०१८
२०६	६७/२०१८	सासवड	कमलेश मनोहर सोनवणे, रा. सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	नदीचे पाण्यात पोहताना बुडून मृत्यू.	६-९-२०१८
२०७	४४/२०१८	सासवड	सोनाली राजेंद्र जगताप, रा. माहूर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	स्त्री	विहिरीचे पाण्यात उडी मारून आत्महत्या.	८-६-२०१८
२०८	७/२०१८	सासवड	सतिश भगवान चौखंडे, रा. सासवड, चौखंडे आळी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	बी. पी. लो झाल्यामुळे मृत्यू	३-१-२०१८
२०९	४१/२०१७	दोंड लोहमार्ग	अनोळखी	स्त्री	अपघाती मृत्यू	९-९-२०१७
२१०	४४/२०१७	दोंड लोहमार्ग	अनोळखी	पुरुष	रेल्वे अपघातात मृत्यू	१३-१०-२०१७
२११	५०/२०१७	दोंड लोहमार्ग	कांचन रघुनाथ गौड, रा. कवीसुरजनगर, जिल्हा गंजम, राज्य ओरिसा.	पुरुष	नैसर्गिक मृत्यू	११-१२-२०१७
२१२	५१/२०१७	दोंड लोहमार्ग	इमरत तेलुराम, रा. रवरवडी, जिल्हा सारणपूर, राज्य उत्तर प्रदेश.	पुरुष	रेल्वे अपघातात मृत्यू	१३-१२-२०१७
२१३	१/२०१८	दोंड लोहमार्ग	अनोळखी	पुरुष	रेल्वे अपघातात मृत्यू	२-१-२०१८
२१४	३/२०१८	दोंड लोहमार्ग	अनोळखी	पुरुष	नैसर्गिक मृत्यू	२३-१-२०१८
२१५	९/२०१८	दोंड लोहमार्ग	रामेंद्र महंतो वासुदेव महंतो, रा. प्रभु जिमखाना, मंगलकार्यालयासमोर, पुणे.	पुरुष	नैसर्गिक मृत्यू	३-३-२०१८
२१६	११/२०१८	दोंड लोहमार्ग	श्रीमती अविनाश कौर रा. लुधियाना, राज्य हरियाना.	स्त्री	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू.	२७-३-२०१८
२१७	१२/२०१८	दोंड लोहमार्ग	माया फत्तेचंद जगवानी, रा. प्लॉट नं. ७१, रामनगर, अशोक टॉकीजचेमागे, पिंपरी, पुणे.	स्त्री	नैसर्गिक मृत्यू	२१-३-२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
२१८	१५/२०१८	दोंड लोहमार्ग	अनोळखी	पुरुष	रेल्वे अपघातात मृत्यू	१-४-२०१८
२१९	१८/२०१८	दोंड लोहमार्ग	अनोळखी	पुरुष	नैसर्गिक मृत्यू	११-४-२०१८
२२०	५२/२०१७	दोंड लोहमार्ग	अनोळखी	पुरुष	नैसर्गिक मृत्यू	१७-१२-२०१७
२२१	३५/२०१८	दोंड लोहमार्ग	विरेंद्र शिवनायक यादव रा. सिरीस्ती, सिंघई वाराणसी, शिवदासा, उत्तर प्रदेश.	पुरुष	नैसर्गिक मृत्यू	२२-७-२०१८
२२२	१४/२०१८	दोंड लोहमार्ग	अनोळखी	पुरुष	रेल्वे अपघातात मृत्यू	२९-३-२०१८
२२३	२५/२०१८	दोंड लोहमार्ग	शाहबाज अब्दुल रेहमान, रा. इमल्ली मोहल्ला, मोमीनपूरा, गोलबिंदी, गुलबर्गा, राज्य कर्नाटक.	पुरुष	रेल्वे अपघातात मृत्यू	२४-५-२०१८
२२४	१७/२०१८	दोंड लोहमार्ग	सिंकदर इंदुबाई मुलाणी, रा. कुंभारटेक, फुसेगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा.	पुरुष	रेल्वे अपघातात मृत्यू	५-४-२०१८
२२५	३७/२०१७	दोंड लोहमार्ग	विमंतोस देवराव नागठाणे, रा. प्लॉट नं. ११, भाग्योदय सोसायटी, छत्रपतीनगर, वर्धा रोड, नागपूर.	पुरुष	नैसर्गिक मृत्यू	२६-८-२०१७
२२६	१६/२०१८	दोंड लोहमार्ग	अनोळखी	पुरुष	नैसर्गिक मृत्यू	४-४-२०१८
२२७	५/२०१८	दोंड लोहमार्ग	अनोळखी	पुरुष	नैसर्गिक मृत्यू	२९-१-२०१८
२२८	५३/२०१७	दोंड लोहमार्ग	फयाज यासिन पठाण, रा. राशीन, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर.	पुरुष	नैसर्गिक मृत्यू	२९-१२-२०१७
२२९	१०/२०१८	दोंड लोहमार्ग	अनोळखी	स्त्री	नैसर्गिक मृत्यू	११-३-२०१८
२३०	२२/२०१८	दोंड लोहमार्ग	दासू पांडू राठोड, रा. कारंजा, अहमदनगर.	पुरुष	नैसर्गिक मृत्यू	८-५-२०१८
२३१	१२९/२०१७	यवत	नरेश वेदपाल कश्यप, रा. खामगाव, तांबेवाडी, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू	१-१०-२०१७
२३२	२२/२०१६	यवत	अंजना प्रल्हाद चौधरी, रा. पिंपळाचीवाडी, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	स्त्री	भाजल्याने मृत्यू	९-२-२०१६

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
२३३	६१/२०१६	यवत	पोपट बाबुराव बोरकर, रा. भांडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	पुरुष	अंगावर वीज पडून भाजून	१९-५-२०१६
२३४	७/२०१६	यवत	दगडु सिंधु डोबाळे, रा. खुटबाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	पुरुष	रेल्वे अपघातात गंभीर दुखापत होऊन मृत्यू.	१९-१-२०१६
२३५	४३/२०१६	यवत	पल्लवी सदाशिव शिवपालक, रा. भांडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	स्त्री	स्टोव्हचा भडका होऊन त्यात भाजल्याने मृत्यू.	४-४-२०१५
२३६	१४२/२०१५	यवत	आनंद गणपत चव्हाण, रा. खुटबाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	पुरुष	फुफ्फुसाचे आजाराने मृत्यू	१४-१०-२०१५
२३७	१६३/२०१५	यवत	पौर्णिमा विजय पांढरे, रा. धनकवडी, पुणे.	स्त्री	रेल्वेतून पडल्याने झालेल्या दुखापतीमुळे मृत्यू.	३-१२-२०१५
२३८	१६३/२०१५	यवत	श्रुतिका विजय पांढरे, रा. धनकवडी, पुणे.	स्त्री	रेल्वेतून पडल्याने झालेल्या दुखापतीमुळे मृत्यू.	३-१२-२०१५
२३९	१११/२०१५	यवत	सुरेखा नंदकुमार पवार, रा. पिंपळगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	स्त्री	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू	१९-८-२०१५
२४०	८७/२०१६	यवत	अनोळखी	पुरुष	रेल्वे अपघातात मृत्यू	१८-६-२०१६
२४१	७७/२०१७	यवत	सुमन विजय जगताप, रा. गाडीमोड खामगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	स्त्री	विषारी औषध पिल्याने मयत	२३-६-२०१७
२४२	१३४/२०१६	यवत	राजश्री विकास वाघ, रा. राहू, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	स्त्री	भाजल्याने मृत्यू	२-१०-२०१६
२४३	१०६/२०१७	यवत	सोहेल शहानवास इंदरिशी, रा. उरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे.	पुरुष	पाण्यात बुडून मृत्यू	८-८-२०१७
२४४	१५५/२०१६	यवत	प्रकाश कचरू ठाकरे, रा. वाळकी, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	१४-९-२०१६
२४५	१४६/२०१६	यवत	मनोज अशोक थोरात, रा. खुटबाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	पुरुष	रक्तामध्ये इन्फेक्शन झाल्याने मयत.	२४-८-२०१६
२४६	१५६/२०१६	यवत	अनोळखी	पुरुष	रक्तामध्ये इन्फेक्शन झाल्याने मयत.	२८-८-२०१६
२४७	१४०/२०१६	यवत	सदाशिव रामचंद्र धिगे, रा. यवत स्टेशन, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	पुरुष	गळफास घेतल्याने मयत	१७-१०-२०१६

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
२४८	१३४/२०१६	यवत	अनोळखी	पुरुष	रेल्वे अपघातात मयत	३०-१०-२०१५
२४९	१४१/२०१७	यवत	राजेंद्र अंकुश ताकवणे, रा. पारगाव, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	गळफास घेतल्याने मयत	२९-१०-२०१७
२५०	१२४/२०१६	यवत	सोनाली दिपक जाधव, रा. टेळेवाडी, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	स्त्री	गळफास घेऊन आत्महत्या	१-९-२०१६
२५१	५३/२०१६	यवत	अर्पना बाबासाहेब लांडगे, रा. नाथाचीवाडी, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	स्त्री	गळफास घेतल्याने मयत	६-५-२०१६
२५२	१०९/२०१५	यवत	बाळू श्रीरंग क्षीरसागर, रा. पिंपळगाव, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	गळफास घेतल्याने मयत	१७-८-२०१५
२५३	१४१/२०१६	यवत	अनोळखी	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू	१८-१०-२०१६
२५४	१६७/२०१६	यवत	विठ्ठल गुलाब आखाडे, रा. कासुडी, जावजीबुवाचीवाडी, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	रेल्वे अपघातात मृत्यू	५-१२-२०१६
२५५	९९/२०१७	यवत	चंद्रकांत किसन मोरे, रा. इंदिरानगर, चिंचवड स्टेशन, पुणे.	पुरुष	गळफास घेतल्याने मयत	४-८-२०१७
२५६	३५/२०१७	रांजणगाव एमआयडीसी	शोभा दादाभाऊ गावडे, रा. निमगाव भोगी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे.	स्त्री	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू	२१-९-२०१६
२५७	१०४/२०१७	दोंड	इस्मान कासम शेख, रा. शालीमार चौक दोंड, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू	१०-९-२०१६
२५८	११७/२०१७	यवत	वैभवी गणेश झांझुर्णे, रा. पारगाव, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	स्त्री	पाण्यात बुडून मृत्यू	६-९-२०१७
२५९	१०३/२०१७	दोंड	अनिल ज्ञानदेव गाढवे, रा. भोईटेनगर, गोपाळवाडी, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	दोन्ही किडन्या फेल झाल्याने मयत.	२०-१२-२०१७
२६०	९१/२०१८	दोंड	अंबादास काशिनाथ नागवे, रा. वडगाव दरेकर, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू	२०-११-२०१७
२६१	९६/२०१७	यवत	मोहन विठ्ठल खंडाळे, रा. डोंगरेश्वरनगर, पाटस, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	लिह्वर खराब झाल्याने मयत	३०-७-२०१७
२६२	७२/२०१६	यवत	रुक्मिणी सतिश कोळेकर, रा. भांडगाव, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	स्त्री	पाण्यात पडून बुडून मृत्यू	२९-५-२०१६

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
२६३	१८०/२०१६	यवत	नईम सद्दार खान, रा. जुना खडकी बाजार, पुणे.	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू	२२-१२-२०१६
२६४	१७२/२०१६	यवत	रफीक फकरुद्दीन शेख, १७२८/३९०, बाबाजाननगर, बाबाजान चौक, कॅम्प, पुणे.	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू	१०-१२-२०१६
२६५	१४२/२०१६	यवत	गजानन किसन गासे, रा. बोरगाव, मंजुर, तालुका-जिल्हा अकोला.	पुरुष	रेल्वे अपघातात मृत्यू	२३-१०-२०१६
२६६	१३८/२०१६	यवत	पांडुरंग येदु फंड, रा. खुटबाव, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	रेल्वे अपघातात मृत्यू	१०-१०-२०१६
२६७	५१/२०१६	यवत	शंकर किसन होले, रा. सौदडवाडी उंडवडी, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	गळफास घेतल्याने मयत	३०-६-२०१६
२६८	१५४/२०१६	यवत	अनोळखी	पुरुष	रक्तामध्ये इन्फेक्शन झाल्याने मयत.	३१-८-२०१६
२६९	९८/२०१७	यवत	इंदर बिहारी सिंग, रा. गाडीमोडी, खेडकरवस्ती, तालुका दोंड, जिल्हा पुणे, मूळगाव नयनपुरा, राज्य उत्तर प्रदेश.	पुरुष	हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू.	२-८-२०१७
२७०	१५८/२०१७	यवत	समर्थ उमेश सोनवणे, रा. फुरसुंगी, तालुका हवेली, जिल्हा पुणे.	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू	२५-११-२०१७
२७१	२९/२०१७	यवत	चंद्रपाल कृष्णा, रा. तांबेवाडी, तालुका दोंड, जिल्हा पुणे, मूळ रा. मानोबास, तालुका रुडकी, जिल्हा हरिद्वार, राज्य उत्तराखंड.	पुरुष	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू	१४-३-२०१७
२७२	१३२/२०१६	यवत	हरिष शंकर टेळे, रा. भांडगाव, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	गळफास घेतल्याने मयत	२७-९-२०१६
२७३	१३७/२०१६	यवत	बेबी ऑफ रेणूरजा कौर, रा. नांदूर, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	स्त्री	हृदयाचे ठोके कमी झाल्याने मयत.	१४-९-२०१६
२७४	१२९/२०१६	यवत	नंदलाल हबिल खडीया, रा. यवत, कुदळेवस्ती, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू	२१-९-२०१६

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
२७५	१२७/२०१६	यवत	रामदास पोपट कुंजीर, रा. भिमापाटस, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	गळफास घेऊन आत्महत्या	१९-९-२०१६
२७६	११८/२०१७	यवत	शहाजी दामू केदारी, रा. इनामगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे.	पुरुष	फिट येऊन मृत्यू	९-९-२०१७
२७७	५४/२०१६	यवत	लक्ष्मण बबन कसबे, रा. उमरी, तालुका केज, जिल्हा बीड.	पुरुष	भाजल्याने मृत्यू	९-५-२०१६
२७८	७०/२०१७	यवत	के. अनुराधा, रा. पुष्पावती आम्मागल्ली, माबलम, पश्चिम चेन्नई, तामीलनाडू.	स्त्री	रेल्वेतून पडून डोक्यास मार लागल्याने मयत.	१७-५-२०१७
२७९	३०/२०१७	यवत	सुरज बिजुलराम कुमार, रा. सहजपूर, तालुका दोंड, जिल्हा पुणे, मूळ रा. मोरांगी, तालुका-जिल्हा हजारीबाग, राज्य झारखंड.	पुरुष	रेल्वेतून पडून डोक्यास मार लागल्याने मयत.	१४-३-२०१७
२८०	५४/२०१७	यवत	पिटू दयाराम अहिरे, रा. खामगाव, तालुका दोंड, जिल्हा पुणे, मूळ रा. वडजाई सोंदाने, जिल्हा धुळे.	पुरुष	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू	२७-४-२०१७
२८१	५८/२०१७	यवत	मारुती दुलबा वनशिव, रा. पारगाव, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	लिह्वर खराब झाल्याने मयत	२९-३-२०१७
२८२	५/२०१८	यवत	ज्ञानोबा सदाशिव ढोणे, रा. हडपसर, पुणे.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	९-१-२०१८
२८३	११६/२०१६	यवत	अनोळखी	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू	१५-८-२०१६
२८४	१६९/२०१७	यवत	सुभद्रा मनोहर ननवरे, रा. यवत, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	स्त्री	हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू.	२३-१२-२०१७
२८५	५१/२०१८	यवत	सागर प्रकाश वाघमारे, रा. हाकेवाडी, तालुका दोंड, जिल्हा पुणे. मूळगाव लोणी-काळभोर, तालुका हवेली, जिल्हा पुणे.	पुरुष	गळफास घेतल्याने मयत	२-५-२०१८

संजय आसवले,

उपविभागीय दंडाधिकारी,
दोंड-पुरंदर उपविभाग, पुरंदर.

जाहीर नोटिस

क्रमांक एमएजी/कावि-१२२३/२०१८.- तमाम लोकांना कळविणेत येते की, खाली दर्शविलेले पुरुष / स्त्रिया आकस्मिकरीत्या मयत झाले असून त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणावरून मयत झालेबाबत व तसे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, वाई / खंडाळा / महाबळेश्वर / पाचगणी / मेढा / लोणंद / भुईज यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम १७४ अन्वये इकडे अहवाल सादर केला आहे. तरी सदर मयतासमोर दर्शविलेल्या मृत्यूच्या कारणाबाबत कोणाची काही हरकत असेल तर त्यांनी सदरची नोटिस महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून तीस (३०) दिवसांचे आत उपविभागीय दंडाधिकारी, वाई यांचेकडे लेखी स्वरूपात तक्रार द्यावी. वरील मुदतीत कोणाची काही तक्रार न आलेस पोलीस निरीक्षक / सहायक पोलीस निरीक्षक यांचे अहवालानुसार त्याप्रमाणे मयताची अखेर समरी मंजूर केली जाईल व मागाहून विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

महाबळेश्वर पोलीस स्टेशन

अ.क्र.	मयताचे नाव	वय	मयताचे नंबर	गावाचे नाव	मृत्युचे कारण	मृत्युचा दिनांक
१	२	३	४	५	६	७
१	ओम प्रकाश पाटील	१२	२०१८/९	उफळणी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली.	डोक्यात दगड पडून गंभीर जखमी होऊन मृत्यू.	२१-५-२०१८
२	हमजा जावेद मानकीया	३४	२०१८/७	३४, कोळसा मोहल्ला, बेगममहंमद बिल्डिंग, पायधुनी, मुंबई-३.	अंगावर गरम पाणी घेतलेने भाजून मृत्यू.	५-५-२०१८
३	श्रीमती लालदेई बक्तावरसिंग बिस्ट.	८०	२०१८/५	अंबिका सोसायटी, महाबळेश्वर	क्षयरोगाने मृत्यू	२३-४-२०१८
४	संतोष दशरथ घाडगे	३२	२०१८/१२	एरंडल, पो. माचूतर	सर्प दंशाने मृत्यू	१४-६-२०१८

पाचगणी पोलीस स्टेशन

१	अनिल दामोदर भिंगारकर	७५	२०१८/३	सी-४/३, निलगीरी गार्डन, सेक्टर २४, सीबीडी, नवी मुंबई.	श्वसनक्रिया बंद पडून मृत्यू	१६-३-२०१८
२	श्रीमती सुषमा आनंदा गोळे	३०	२०१८/३	भोसे, तालुका महाबळेश्वर	विषारी औषध पिलेने मृत्यू	२१-२-२०१८
३	अविनाश आनंदा जाधव, तेजश्री रमेश नलावडे	२७ } २३ }	२०१८/६ २०१८/६	रा. दुंधोडी, तालुका पलुस, जिल्हा सातारा.	गळफास लावून घेऊन मयत गळफास लावून घेऊन मयत	१५-४-२०१८ १५-४-२०१८
४	मुरली नरसिमलु	४४	२०१८/८	रा. भिलार, तालुका महाबळेश्वर, मूळ आंध्र प्रदेश.	गळफास लावून घेऊन मयत	१०-५-२०१८ ते २३-५-२०१८
५	विठ्ठल देवसिंग पवार	५५	२००९८/२	रा. भिमनगर, तालुका पाचगणी, जिल्हा सातारा.	टी. बी. चे आजाराने मयत	२८-१-२०१८

लोणंद पोलीस स्टेशन

१	मारुती गुलाब कुदळे	४२	२०१८/१०	दगडेवस्ती, अंदोरी, तालुका खंडाळा.	हृदयविकाराचे तीव्र झटक्याने मृत्यू.	१४-३-२०१८
२	मुकुंद महादेव रासकर	५१	२०१८/७	आदर्शनगर, लोणंद, तालुका खंडाळा.	तीव्र हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू.	१७-२-२०१८
३	संजय सोपान जाधव	५२	२०१७/१	पाडळी, तालुका खंडाळा	हृदयाला सूज आलेने व अंतर्गत रक्तस्त्राव झालेने मृत्यू.	४-१-२०१७
४	एक बेवारस स्त्री	६५	२०१५/५०	माहीत नाही	वृद्धापकाळात वेडाचे भरात हृदयक्रिया बंद पडून मृत्यू.	७-१०-२०१७

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
लोणंद पोलीस स्टेशन-चालू						
५	कु. मेहफुज शकील सुतार	१०	२०१७/४७	लोणंद, तालुका खंडाळा	फुफ्फुसाचे आजाराने मृत्यू	२१-९-२०१७
६	रोहित ऊर्फ सतवशील विश्वास भोसले.	२५	२०१७/३३	रा. लोणंद, तालुका खंडाळा	रेल्वे उड्डाण पुलावरून तोल जाऊन नदीपात्रातील खडकावर पडून गंभीर जखमी होऊन मयत.	२१-७-२०१७
७	संदिप चंद्रकांत नलवडे	३२	२०१८/२७	रा. वाठार कॉलनी, तालुका खंडाळा.	डावे बाजुच्या बरगड्या फ्रॅक्चर होऊन यकृतात घुसून गंभीर जखमी होऊन मृत्यू.	६-६-२०१८
८	शिवाजी आबाजी ढेकळे	७२	२०१८/२२	रा. मरिआईचीवाडी, तालुका खंडाळा.	टी. बी. चे आजाराने मृत्यू	१-५-२०१८
शिरवळ पोलीस स्टेशन						
१	सुजाता दिनकर गायकवाड	४५	२०१७/३४	जी-७९, शास्त्रीनगर, येरवडा, पुणे-६.	चक्कर आलेने मोटार सायकलवरून पडून डोकीस मार लागलेने मृत्यू.	१५-१०-२०१७
२	बळगेरी मनगेवी दुधाळ	२२	२०१८/१०	दरीबडची, तालुका जत, जिल्हा सांगली.	गळफास लावून घेऊन मृत्यू	२-५-२०१८
३	अंबाजी भैरू नेवसे	७४	२०१८/१३	रा. नायगाव, तालुका खंडाळा	गळफास लावून घेऊन मृत्यू	१०-५-२०१८
४	अनोळखी बेवारस स्त्री ते	६०	२०१७/३९	माहीत नाही	पाण्यात पडून बुडून मृत्यू	२३-१२-२०१७
		६५.				
५	उदय प्रताप सुरेश सिंह	४०	२०१८/१७	रा. आकाशवाणी रोड, आर्यसमाज, जिल्हा सोनबद्र, राज्य उत्तर प्रदेश, ह. रा. शिंदेवाडी, तालुका खंडाळा.	हृदयविकाराचे झटक्याने मयत	८-७-२०१८
६	दिपक सुनिल गुटे	३५	२०१८/१	रा. पिसाळवाडी, तालुका खंडाळा.	दारुचे नशेत स्वतः अंगावर रॉकेल ओतून घेतलेने ५० टक्के भाजून मयत.	५-१-२०१८
७	आरती श्रीराम थोरात	२८	२०१८/१४	रा. रोहिदासनगर, मंचर, पुणे	स्तनाचा कॅन्सर झालेने मयत	७-५-२०१८
८	वाहीद रूफकउद्दीन मुजावर.	४८	२०१८/८	फुलेनगर वाई, तालुका वाई	हृदयविकाराचे झटक्याने मयत	१५-४-२०१८
९	दिलीप बाबासो धुमाळ	५०	२०१७/३५	रा. शिरवळ, तालुका खंडाळा	अपघातामध्ये डोक्याला मार लागून मयत.	२-११-२०१७
१०	नंदकुमार मारुती आवळे	५०	२०१७/३६	रा. पणदरे, तालुका बारामती	हृदयविकाराचे झटक्याने मयत	८-१२-२०१७
११	विवेक व्यंकटरमन मल्लीदपी.	१७	२०१८/१६	रा. शिरवळ, तालुका खंडाळा	पाण्यात पडून बुडून मृत्यू	२६-५-२०१८
१२	भागिरथी दिनकर तुपे	७०	२०१७/२५	रा. शिरवळ, तालुका खंडाळा	हृदयाचा रक्त वाहिन्यांचा आजार झालेने मृत्यू.	२६-८-२०१७

भुईज पोलीस स्टेशन

१	ज्ञानेश्वर मारुती जाधव	६५	२०१८/१३	ओझर्डे, तालुका वाई	हृदयविकाराचे झटक्याने मयत	२०-३-२०१८
२	काशिनाथ देवाप्पा गवळी	८०	२०१८/५	खानापूर स्टॉप, तालुका वाई	हृदयविकाराचे झटक्याने मयत	२७-१-२०१८
३	स्नेहल अर्जुन फरांदे	१६	२०१८/१२	अनेवाडी, तालुका जावली	गळफास लावून घेऊन मृत्यू	१७-३-२०१८
४	सनाउल्ला महंमद शरिफ	६०	२०१८/१४	हलेबंडी मतरोड, चिखममरुड, कर्नाटक.	हार्ट अटॅकने मृत्यू	२८-३-२०१८
५	सर्जेराव दिनकर जगताप	८२	२०१८/२०	रा. वाहागाव, पो. सुरूर, तालुका वाई, जिल्हा सातारा.	हार्ट अटॅकने मृत्यू	६-५-२०१८
६	प्रेमचंद शिवमुनी यादव	३५	२०१५/५५	रा. ढोटारी, पो. घरीहा, गाझीपुरा, राज्य उत्तर प्रदेश.	हृदयविकाराचे झटक्याने मयत.	१०-११-२०१५
७	रविंद्र तुकाराम शिंदे	५०	२०१८/१५	रा. व्याहाळी पुनर्वसन, तालुका वाई.	दोन्ही किडण्या खराब झाल्याने मयत.	३-४-२०१८
८	हणमंत जयसिंग निकम	५३	२०१७/४२	रा. करंदी, तालुका जावली, जिल्हा सातारा.	हृदयविकाराचे झटक्याने मयत	३-१२-२०१७
९	अमीन अजीज इनामदार	३५	२०१८/९	रा. वरची बेलमाची, तालुका वाई.	गळफास लावून घेऊन मृत्यू	१९-२-२०१८
१०	आकाश अनिल महामुनी	२२	२०१७/१०	रा. शेंदूरजणे, तालुका वाई, जिल्हा सातारा.	विषारी औषध प्राशन करून मयत.	१-४-२०१७
११	दिलीप बन्याबा शिंदे	५५	२०१८/७	रा. जाब, तालुका वाई, जिल्हा सातारा.	हृदयविकाराचे झटक्याने मयत	८-२-२०१८
१२	नितीन नामदेव शेंगडे	२८	२०१८/१९	रा. ढेकरी, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद.	गळफास लावून घेऊन मृत्यू	३-५-२०१८
१३	मिलिंद दत्तात्रय भेकरे	२३	२०१८/१	रा. कोथकुळ, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी.	गळफास लावून घेऊन मृत्यू	३-१-२०१८
१४	सौ. पद्मश्री हरिष दिक्षीत	५२	२०१६/१४	रा. स्वप्ननगरी प्लॉट नं. १०, श्री स्वामी समर्थनगर, विश्रामबाग, सांगली.	डोक्याला मार लागून मयत	३०-६-२०१६
१५	अनिल भिकाजी कोळेकर	२६	२०१७/१६	रा. भुईज, तालुका वाई	विषारी औषध प्राशन करून मयत.	१-५-२०१७
१६	सौ. प्रभावती हणमंत फरांदे.	४८	२०१७/३२	रा. कवठे तालुका वाई	पाण्यात उडी मारून बुडून मयत	१४-१०-२०१७
१७	विश्वास सचिन पवार	३	२०१८/१८	रा. सुरूर, तालुका वाई	खेळत असताना डोक्याला मार लागून मयत.	१५-४-२०१८
१८	अमोल राजेंद्र चव्हाण	२८	२०१८/८	रा. संतोषनगर, कात्रज, पुणे	हार्ट अटॅकने मृत्यू	१८-२-२०१८

वाई पोलीस स्टेशन

१	अशोक श्रीपती कुंभार	६५	२०१६/४६	फुलेनगर, तालुका वाई	विषारी औषध प्राशन करून मृत्यू	१८-११-२०१६
२	साहेबराव आनंदा वाडकर	४८	२०१८/२४	बडेवाडी, चिखली, तालुका वाई.	पाण्यात बुडून मृत्यू	३-५-२०१८
३	अशोक लक्ष्मण हेरकळ	३६	२०१८/१३	पसरणी, तालुका वाई	अन्न श्वास नलिकेत जाऊन बंद झालेने मृत्यू.	१-५-२०१८
४	छप्पन दिनकर कोंढाळकर	४५	२०१८/२०	पिराचीवाडी, धावली, तालुका वाई.	डोक्यात गंभीर मार लागून मृत्यू.	२३-४-२०१८
५	अर्चना संतोष चिकणे व महेंद्र किसन वाडकर.	३२ ३३	२०१८/१९	जांभळीता वाई व वयगाव वाई.	पाण्यात बुडून मृत्यू	२१-४-२०१८
६	श्रीमती सुनिता नितीन वाघमारे.	२५	२०१८/३७	गुरेबाझार झोपडपट्टी, वाई	विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू.	२८-५-२०१८
७	दिलीप बाबुराव रवळेकर	५५	२०१८/४४	गंगापुरी, वाई	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू	२-७-२०१८
८	विशाल बाजीराव पाटणे	३१	२०१८/१६	४६७, गणपती आळी, वाई	पाण्यात बुडून मृत्यू	३-४-२०१८
९	रंगदास शामराव सळमाके	२०	२०१८/२९	वाढोना, तालुका तळोदा, जिल्हा चंद्रपूर.	पाण्यात बुडून मृत्यू	२२-५-२०१८
१०	लक्ष्मण युवराज भणगे	१८	२०१८/४	रा. आकोशी, तालुका वाई	गळफास लावून घेऊन मयत	१९-१-२०१८
११	स्नेहल बाळासाहेब चव्हाण.	२२	२०१८/३६	रा. यशवंतनगर, वाई, तालुका वाई.	पाण्यात पडून बुडून मृत्यू	२७-५-२०१८
१२	संतोष लक्ष्मण महागंडे	४२	२०१८/४६	रा. पसरणी, तालुका वाई	विहिरीचे पाण्यात पडून बुडून मयत.	२०-७-२०१८
१३	अजित ऊर्फ अंकुश अरविंद जमदाडे.	२७	२०१८/३०	रा. शांतीनगर, शहाबाग, तालुका वाई.	इलेक्ट्रिक शॉक लागून मयत	२२-५-२०१८
१४	पांडुरंग ऊर्फ राहुल केशव मोरताडे.	३२	२०१८/४१	रा. बळीरापूर, तालुका नांदेड	गळफास लावून घेऊन मयत	१२-६-२०१८
१५	अनोळखी पुरुष जातीचे प्रेत.	५०	२०१६/४७	रा. समजून येत नाही	दारुचे अति सेवन करून लिव्हर फुटून मयत.	१८-११-२०१६
१६	खंडू दाजी रोडे	६९	२०१८/३८	रा. बावधन, तालुका वाई	झाडावरून पडून जखमा होऊन मयत.	३१-५-२०१८
१७	भारत जगू ऊर्फ जगराम मोरया.	२८	२०१८/५३	रा. रविवार पेठ, वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा.	हार्ट अ‍ॅटॅकने मयत	१९-८-२०१८
१८	दिनेश राम	४४	२०१६/४८	रा. एमआयडीसी, वाई, तालुका वाई.	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू	२८-११-२०१६

मेढा पोलीस स्टेशन

१	अनिकेत निरंजन हांमद	३४	२०१८/१५	रा. बिल्डिंग नं. ५३, तिसरामाळा, फुफ्फुसाला सुज आलेने मयत शंकर पुपाला क्रॉसलेन नं. ३, भायखळा, मुंबई-३.		१-४-२०१८
---	---------------------	----	---------	---	--	----------

खंडाळा पोलीस स्टेशन

१	वेदांत विजय राऊत	६	२०१७/१८	रा. म्हावशी, तालुका खंडाळा	विहिरीतील पाण्यात पोहत असताना बुडून मृत्यू.	२६-९-२०१७
२	बबन कोंडीबा पवार	७०	२०१७/२१	रा. असवली, तालुका खंडाळा	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू	५-११-२०१७
३	विठ्ठल मारुती होली	२९	२०१८/७	हनमसागर, तालुका रामदुर्ग, जिल्हा बेळगाव (कर्नाटक).	आंधोळीस गेला असता पाण्यात बुडून मृत्यू.	८-४-२०१८
४	ललित दादा ढगाळ	२०	२०१८/११	खंडाळा, तालुका खंडाळा	गळफास लावून घेऊन मृत्यू	१०-५-२०१८
५	कु. कोमल हिरालाल रणपिसे.	१७	२०१७/२०	असवली, तालुका खंडाळा	९२ टक्के भाजून मृत्यू	३०-१०-२०१७
६	महेश पाटील	४३	२०१८/५	खंडाळा, तालुका खंडाळा	हृदयविकाराचे तीव्र झटक्याने मृत्यू	१-४-२०१८
७	शंकर सुभेदार जगताप	५५	२०१८/१५	मोहोडकरवाडी, पो. सुरुर, तालुका वाई.	हृदयविकाराचे तीव्र झटक्याने मृत्यू.	१२-६-२०१८
८	अली अकबर	२१	२०१६/२४	कसपारा, पो. चादमुनी, मालदा, राज्य प. बंगाल.	टॉवरवरून पडून पोटास पायास मार लागून मृत्यू.	२२-११-२०१६
९	राजकुमार विठ्ठल यादव	४५	२०१८/१६	धावडवाडी, तालुका खंडाळा	हृदयक्रिया बंद पडून मृत्यू	१७-६-२०१८
१०	संतोष कुशेश्वर सहा	३६	२०१८/६	सोटगावा, जिल्हा समस्तीपूर, राज्य बिहार.	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू	११-४-२०१८
११	सुनिल दिनकर मांडरे	४४	२०१८/१०	खंडाळा, तालुका खंडाळा	लिह्वर खराब झालेने मृत्यू	९-५-२०१८
१२	मंगेश विश्वनाथ शिंदे	२४	२०१७/११	म्हावशी, तालुका खंडाळा	गळफास लावून घेऊन मृत्यू	२५-६-२०१७
१३	ज्योती सोमनाथ भोजणे	२४	२०१५/२७	रा. नायगाव, तालुका खंडाळा	मेंदुला सूज येऊन झटके आलेने मयत.	१७-६-२०१५
१४	टुनटुन स्वामीनाथ चव्हाण	१७	२०१८/४	रा. पारगाव, तालुका खंडाळा	धनुर्वात होऊन श्वासनश्वास बंद पडून मयत.	९-२-२०१८
१५	मंगेश विष्णू भुजबळ	६०	२०१८/८	रा. खंडाळा, तालुका खंडाळा	गळफास लावून घेऊन मृत्यू	२८-६-२०१८
१६	अनोळखी पुरुष जातीचे प्रेत.	४०	२०१५/३१	माहीत नाही	टी. बी. चे आजाराने मयत	९-६-२०१५
१७	बबन दगडु बर्गे	६५	२०१८/३	रा. बावडा, तालुका खंडाळा	विषारी औषध पिलेने मयत	१२-२-२०१८
१८	बाळू माणिक अहिवळे	४०	२०१६/१६	रा. अजनुज, तालुका खंडाळा	गळफास लावून घेऊन मृत्यू	१६-९-२०१६

संगीता राजापूरकर-चौगुले,

उपविभागीय दंडाधिकारी,

वाई उपविभाग, वाई.

जाहीर नोटिस

क्रमांक फौजदारी/कावि/१२१०/२०१८.- उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग, पुणे यांचे कार्यक्षेत्रातील मावळ-मुळशी तालुक्यामध्ये सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. १ ते ३३ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी फौजदार संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग, पुणे कार्यालयास अहवाल सादर केला आहे. सोबत जोडलेल्या यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणाखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणामुळे झाला अगर कसे ? अशा संबंधित कोणाची काही तक्रार अथवा हरकत असल्यास त्यांनी सदर नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० (तीस) दिवसांचे आत उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग, पुणे यांचे कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, पुणे-१ यांचेकडे लेखी स्वरूपात तक्रार सादर करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार अथवा हरकत उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग, पुणे कार्यालयास प्राप्त झाली नाही, तर संबंधित पोलीस निरीक्षक, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी सादर केलेप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे अकस्मिक मयताचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल व तदनंतर प्राप्त होणारी तक्रार / हरकत विचारात घेतली जाणार नाही.

परिशिष्ट

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन

अ. क्र.	अ.म.र.नं.	मृत व्यक्तीचे नाव	वय	मृत्यूचे कारण	मृत्यूचा दिनांक	मृत्यूचे ठिकाण
१	२	३	४	५	६	७
१	१७/२०१८	गौतम मधुकर शेट्टे	५७	हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू	२५-३-२०१८	मौजे रामगुडे कॉम्प्लेक्स येथील रोडवर, मळवली, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
२	६/२०१८	नर बहादुर गुरुंग	५०	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू.	१९-१-२०१८	मौजे कार्ले, तालुका मावळ, जिल्हा पुणे गावचे हद्दीत ग्रामीण रुग्णालय येथे.
३	१३/२०१७	पियुष संजीव रस्तोगी	२३	उंचावरून पडून मृत्यू	६-४-२०१७	आतवण गावचे हद्दीत टायगर पॉईंट येथील खोल दरीत.
४	४/२०१७	श्रीदास नारायण खंडाईत	३५	पाण्यात बुडून मृत्यू	१७-१-२०१७	मौजे वाकसाई गावचे हद्दीत इंद्रायणी नदीत, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
५	४९/२०१५	अनोळखी पुरुष	६५ ते ७०.	हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू.	३०-११-२०१५	टाकवे खुर्द गावचे हद्दीत, सुभद्रा कॉलेजजवळ.
६	२५/२०१८	किशोर गणपत भालेराव	५०	हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू	२९-४-२०१८	पवना हॉस्पिटल, सोमाटणे फाटा, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
७	१२/२०१४	विश्वनाथ मंडल	४९	हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू	२८-४-२०१४	मौजे आंबेगाव येथील लोहगड रेस्टॉरंट नावाचे हॉटेलमध्ये तालुका मावळ, जिल्हा पुणे.
८	२४/२०१६	चंद्रकांत बाळू दळवी	३५	हृदयविकाराचे तीव्र झटक्याने मृत्यू.	१९-४-२०१६	पवनानगर, बँक ऑफ महाराष्ट्रचे समोर.
९	१०/२०१७	स्वाती अनिल साळुंके	२५	विष पिऊन मृत्यू	३-२-२०१७	मौजे वाकड, जिल्हा पुणे येथील लाईफ पॉईंट हॉस्पिटल येथे.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
१०	२३/२०१८	शुभम बारीकराव वसेकर	२१	पाण्यात बुडून मृत्यू	२३-४-२०१८	मौजे आंबेगाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे गावचे हद्दीत लोबो बंगल्याजवळ, पवना धरणाचे पाण्यामध्ये.
११	२०/२०१८	नचिकेत मारुतराव पवार	२४	अपघाती मृत्यू	२-४-२०१८	मौजे आतवण, तालुका मावळ, जिल्हा पुणे गावचे हद्दीत लॉयन्स पॉईंट येथील दरीत पडून.
१२	०५/२०१८	रेश्मा सोहेल खान	२५	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू.	१८-१-२०१८	मौजे बारू, तालुका मावळ, जिल्हा पुणे गावचे हद्दीत अमृता मोहोळ यांचे पडिक घरात.
१३	१९/२०१८	राहुल यल्लपा शिंदे	३०	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू.	२६-३-२०१८	मौजे जवण नं. १, तालुका मावळ, जिल्हा पुणे गावचे हद्दीत कृष्णा क्लिनिक येथे डॉक्टर तपासणीपूर्वी मयत झाला आहे.
१४	३/२०१८	सागर मनोहर म्हात्रे	३३	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू.	८-१-२०१८	संजीवनी हॉस्पिटल, लोणावळा, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
१५	३२/२०१७	रफिक मोईतख पठाण	५५	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.	२४-७-२०१७	कुसगाव बु. ॥, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथील मयताचे राहते घरात.
१६	५३/२०१६	निमुबेन मनसुखभाई दासानी	७२	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.	५-१२-२०१६	मौजे वाकसाई गावचे हद्दीत ट्रेझर आयलंड रिसोर्टमध्ये, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
१७	४८/२०१७	मयुरी महेंद्र घाग	३६	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.	३-१२-२०१७	परमार हॉस्पिटल, लोणावळा, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
१८	४१/२०१८	तंबी ऊर्फ तमील आरसन अनबरस.	५०	हार्ट अ‍ॅटकने मृत्यू	२७-८-२०१८	आँडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथील दिनेश मोरे यांचे राहते घरात.
१९	४८/२०१६	मंजुळा विराप्पा धनद	२८	कोणतेतरी विषारी औषध पिल्याने मृत्यू.	२८-५-२०१६	ससून हॉस्पिटल, पुणे, वॉर्ड नं. एम. आय. सी. यु. मध्ये.
२०	३४/२०१८	सिताराम गणपत घरदाळे	५०	लिह्वर खराब झाल्याने मृत्यू.	१६-६-२०१८	जनरल हॉस्पिटल, तळेगाव-दाभाडे.
२१	३८/२०१६	शिवाजी गोविंदराव श्रीरामे	३५	श्वसनक्रिया बंद पडून मृत्यू.	६-९-२०१६	मौजे जवण नं. ३ गावचे हद्दीत कोंडीचीवळ धबधब्याचे खाली, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
२२	१६/२०१८	गणेश वसंत गुरव	३४	गळफास घेऊन आत्महत्या	१३-३-२०१८	मौजे कार्ला, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथील राहते घराच्या देवघरामधील लाकडी फळ्याच्या पोटमाळ्याला असलेल्या लोखंडी हुकला.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
२३	४५/२०१३	खंडू बबन शिंदे	५५	विषारी औषध पिलेने मृत्यू.	१०-११-२०१३	शिंदगाव, पवनानगर, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
२४	२६/२०१८	नरेंद्र माधव राणे	६१	पाण्यात बुडून मृत्यू	९-५-२०१८	मौजे समित्रा हॉल पाठीमागे, ओळकाईवाडी, कुसगाव बु।।, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथील मयताचे घराशेजारी पाण्याचे टाकीमध्ये.
२५	२७/२०१८	सूरज ज्ञानेश्वर देशमुख	२३	हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू	२५-५-२०१८	मौजे टाकवे खुर्द, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
२६	२७/२०१६	अमीर हनीफ खान	२५	गळफास घेऊन आत्महत्या	४-६-२०१६	मौजे कार्ला गावचे हद्दीत तेजस ढाब्याचे समोर शेतातील झाडास तालुका मावळ, जिल्हा पुणे.
२७	२/२०१७	अनिल अशोक मास्ते	४५	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.	१४-१-२०१७	संजीवनी हॉस्पिटल, लोणावळा, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
२८	२१/२०१७	रविंद्र देविदास शिंदे	३१	पाण्यात बुडून मृत्यू	१-५-२०१७	मौजे ब्राह्मणोली गावचे हद्दीत, पवना डॅमचे पाण्यात, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
२९	५८/२०१२	१. सय्यद आदर्श महेमूद २. सय्यद इब्राहिम सय्यद तहिरुद्दीन रिझवान.	२८ १२	पाण्यात पडून बुडून मृत्यू	३१-१२-२०१२	मौजे महागाव धालेवाडी गावचे हद्दीत तळ्यात, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
३०	३७/२०१६	अनोळखी पुरुष	३० ते ३५.	हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू	२२-८-२०१६	मौजे शिलाटणे गावचे हद्दीत, जुने पुणे-मुंबई हायवेजवळ, गट नं. १५५ मधील बी. एस. एन. एल. चे खोलीत.
३१	१५/२०१८	नेताजी पांडुरंग कांबळे	३४	गळफास घेऊन मृत्यू	१-३-२०१८	रोहिदास कोंडीबा नवले यांचे मालकीचे खोलीत, मळवली-देवले रोड, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
३२	११/२०१३	एकनाथ शंकर घारे	७०	विषारी औषध पिलेने मृत्यू	१४-३-२०१३	पवनानगर कॉलनी झोपडपट्टी, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
३३	७/२०१८	रामविलास लौटेन पटेल	२७	भाजून मृत्यू	३१-१२-२०१७	ससून हॉस्पिटल, वॉर्ड नं. २५ मध्ये.

सुभाष भागडे,

उपविभागीय अधिकारी,
मावळ-मुळशी उपविभाग, पुणे.

जाहीर नोटिस

क्रमांक फौजदारी/कावि/१२१० (१)/२०१८.- उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग पुणे, यांचे कार्यक्षेत्रातील मावळ-मुळशी तालुक्यामध्ये सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. १ ते २८ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस ठाणे यांनी फौजदार संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग पुणे, कार्यालयास अहवाल सादर केला आहे. सोबत जोडलेल्या यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणाखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झाला अगर कसे ? अशा संबंधित कोणाची काही तक्रार अथवा हरकत असल्यास त्यांनी सदर नोटीस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० (तीस) दिवसांचे आत उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग पुणे, यांचे कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, पुणे-१ यांचेकडे लेखी स्वरूपात तक्रार सादर करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार अथवा हरकत उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग पुणे, कार्यालयास प्राप्त झाली नाही, तर संबंधित पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस ठाणे यांनी सादर केलेप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयताचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल. व तद्नंतर प्राप्त होणारी तक्रार / हरकत विचारात घेतली जाणार नाही.

परिशिष्ट

लोहमार्ग पोलीस स्टेशन

अ. क्र.	अ.म.र.नं.	मृत व्यक्तीचे नाव	वय	मृत्यूचे कारण	मृत्यूचा दिनांक	मृत्यूचे ठिकाण
१	२	३	४	५	६	७
१	१२/२०१८	नितीन जनार्दन फाळके	४५	रेल्वे अपघाती मृत्यू	११-१-२०१८	मळवली-कामशेत रे. कि. मी. नं. १४१/२७.
२	२३१/२०१७	अनोळखी महिला	६५	रेल्वे अपघाती मृत्यू	१७-७-२०१७	रे. कि. मी. १३५/९ चे जवळ, मळवली रेल्वे स्टेशन.
३	३४६/२०१७	नागप्पा सिदाप्पा गवळी	७६	रेल्वे अपघाती मृत्यू	३०-९-२०१७	लोणावळा रेल्वे स्टेशन गेट नं. ३० जवळ, रे. कि. मी. नं. १२४/४२ जवळ.
४	२३/२०१८	सुखदेव दादा पवार	८२	रेल्वे अपघाती मृत्यू	२५-१-२०१८	रे. कि. मी. नं. १६२/१० घोरावाडी रेल्वे स्टेशनजवळ.
५	४४७/२०१७	रणजित नंदलाल भट्ट	४८	रेल्वे अपघाती मृत्यू	२६-१२-२०१७	रे. कि. मी. नं. १४८/२६ जवळ १९/३५ वा. पूर्वी.
६	३९४/२०१७	कृष्णा काशिनाथ वाघमारे	१७	रेल्वे अपघाती मृत्यू	६-११-२०१७	मळवली ते कामशेत रेल्वे स्टेशन दरम्यान अप रेल्वे मार्ग, रे. कि. मी. नं. १४२/२७-२८जवळ.
७	२३५/२०१७	अनोळखी पुरुष	३५	रेल्वे अपघाती मृत्यू	१८-७-२०१७	लोणावळा BVT यार्ड, रे.कि.मी. नं. १२९/५-७ चे दरम्यान.
८	२९९/२०१७	पराग सुरेश व्याघ्र	३२	रेल्वे अपघाती मृत्यू	२-९-२०१७	तळेगाव रेल्वे स्टेशन रे.कि.मी. नं. १५७/५ जवळ.
९	२६८/२०१७	कुमार सिद्धय्या विरय्या	२४	रेल्वे अपघाती मृत्यू	१२-८-२०१७	लोणावळा रेल्वे स्टेशन रे.कि.मी. नं. १२९/२१-२२ जवळ.
१०	३५५/२०१७	पांडुरंग दुर्गा पवार	६३	रेल्वे अपघाती मृत्यू	६-१०-२०१७	कामशेत ते मळवली रे.कि.मी. नं. १४०/३९.
११	३४/२०१७	अनोळखी पुरुष	५०	रेल्वे अपघाती मृत्यू	२६-१-२०१७	तळेगाव रेल्वे रे. कि. मी. नं. १५९/२, तळेगाव-घोरावाडी दरम्यान.
१२	४२९/२०१७	प्रविण पुंडलिक धुमाळ	२३	रेल्वे अपघाती मृत्यू	११-१२-२०१७	कामशेत रे. कि. मी. नं. १४४/६

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
१३	१३९/२०१७	अनोळखी पुरुष	४०	नैसर्गिक मृत्यू	२-५-२०१७	बेगडेवाडी रेल्वे स्टेशनजवळ, प्लॅटफॉर्म नं. १ वर.
१४	४४६/२०१७	राजेश बापू जगताप	५२	अपघाती मृत्यू	२५-११-२०१७	के. ई. एम. हॉस्पिटल, मुंबई
१५	१५३/२०१७	जगन भर्मा पवार	५०	रेल्वे अपघाती मृत्यू	१५-५-२०१७	खंडाळा रे.कि.मी. नं. १२३/१० जवळ डाऊन होम सिग्नलजवळ.
१६	६९/२०१७	अरुण कांताराम सप्रे	१८	अपघाती मृत्यू	२-३-२०१७	कामशेत रेल्वे स्टेशन
१७	२४७/२०१७	सखुबाई चंद्रकांत रणदिवे	५०	रेल्वे अपघाती मृत्यू	३०-७-२०१७	प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव-दाभाडे पुणे येथे औषधोपचारापूर्वी.
१८	४२६/२०१७	उपेंद्रकुमार रामसुंदर रॉय	५५	रेल्वे अपघाती मृत्यू	६-१२-२०१७	रे. कि. मी. नं. १४४/४३
१९	१०/२०१८	पार्वती एकनाथ खेडेकर	६४	रेल्वे अपघाती मृत्यू	२०-३-२०१८	तळेगाव ते घोरावाडी रेल्वे स्टेशन दरम्यान रे. कि. मी. नं. १५९/२४ मध्ये.
२०	५०/२०१८	अनोळखी पुरुष	४० ते ४५.	रेल्वे अपघाती मृत्यू	१५-२-२०१८	कामशेत ते कान्हे फाटा रेल्वे स्टेशन दरम्यान, रे. कि. मी. नं. १४५/१-२ मध्ये.
२१	४३८/२०१७	नामदेव सहादू दाभाडे	६५	रेल्वे अपघाती मृत्यू	१९-१२-२०१७	घोरावाडी रेल्वे स्टेशनजवळ, रे. कि. मी. नं. १६०/२४ मध्ये.
२२	७३/२०१८	रंजना लहू खोल्लम	५०	रेल्वे अपघाती मृत्यू	९-३-२०१८	तळेगाव ते घोरावाडी रेल्वे स्टेशन दरम्यान रे. कि. मी. नं. १५८/२२-२३ जवळ.
२३	२१८/२०१७	अनोळखी पुरुष	६०	रेल्वे अपघाती मृत्यू	५-७-२०१७	मळवली-कामशेत रे. कि. मी. नं. १४३/२२.
२४	२६/२०१८	आप्पासाहेब चुनीलाल वाघ	३५	रेल्वे अपघाती मृत्यू	२९-१-२०१८	मळवली-कामशेत रे. कि. मी. नं. १४१/२६-२४ जवळ.
२५	४०३/२०१७	अनोळखी पुरुष	३५	रेल्वे अपघाती मृत्यू	१२-११-२०१७	रेल्वे हॉस्पिटल, लोणावळा
२६	१५५/२०१७	नितेश लक्ष्मण सिंग	२७	रेल्वे अपघाती मृत्यू	१६-५-२०१७	मळवली-कामशेत रेल्वे स्टेशन रे. कि. मी. नं. १३९/३९ जवळ कोणत्यातरी धावत्या रेल्वे गाडीतून पडून.
२७	११७/२०१८	गणेश सुभाष चौधरी	२०	रेल्वे अपघाती मृत्यू	१५-४-२०१८	पवना हॉस्पिटल, सोमाटणेफाटा, तळेगाव.
२८	१६९/२०१८	शंकर साहेबअण्णा कोरे	४५	रेल्वे अपघाती मृत्यू	२८-५-२०१८	बेगडेवाडी रेल्वे स्टेशनजवळ

सुभाष भागडे,

उपविभागीय दंडाधिकारी,
मावळ-मुळशी उपविभाग, पुणे.

जाहीर नोटिस

क्रमांक फौजदारी/कावि/१२१० (२)/२०१८.- उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग पुणे, यांचे कार्यक्षेत्रातील मावळ-मुळशी तालुक्यामध्ये सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. १ ते २२ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांनी फौजदार संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग पुणे, कार्यालयास अहवाल सादर केला आहे. सोबत जोडलेल्या यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणाखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणामुळे झाला अगर कसे ? अशा संबंधित कोणाची काही तक्रार अथवा हरकत असल्यास त्यांनी सदर नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० (तीस) दिवसांचे आत उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग पुणे, यांचे कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, पुणे-१ यांचेकडे लेखी स्वरूपात तक्रार सादर करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार अथवा हरकत उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग पुणे, कार्यालयास प्राप्त झाली नाही, तर संबंधित पोलीस निरीक्षक, लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांनी सादर केलेप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयताचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल व तदनंतर प्राप्त होणारी तक्रार / हरकत विचारात घेतली जाणार नाही.

परिशिष्ट

लोणावळा शहर पोलीस स्टेशन

अ. क्र.	अ.म.र.नं.	मृत व्यक्तीचे नाव	वय	मृत्यूचे कारण	मृत्यूचा दिनांक	मृत्यूचे ठिकाण
१	२	३	४	५	६	७
१	५०/२०१५	यशवंत महादू गुंड	४५	शिडीवरून जमिनीवर पडून डोकीस गंभीर दुखापत होऊन औषधोपचार.	२०-९-२०१५	मॅक्स न्यूरो हॉस्पिटल, कासारवाडी, जिल्हा पुणे.
२	३८/२०१६	प्रिती जयप्रकाश तिवारी	२५	अति दारूच्या सेवनामुळे विषबाधा होऊन मृत्यू.	१३-९-२०१६	रायवुड लोणावळा येथील ग्रीन रेवुड हॉटेलमधील रुम नं. १०९ मध्ये.
३	१६/२०१७	नागेश भागवतराव कचवे	३०	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.	१७-४-२०१७	श्रद्धा हॉस्पिटल, लोणावळा
४	६९/२०१७	अमोल वसंत केरुळकर	३२	गळफास घेऊन मृत्यू	१५-१२-२०१७	भुशी गाव बालग्रामचे पाठीमागे, डोंगरा लोणावळा, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
५	६७/२०१७	गणेश तुळशीराम दुर्गे	५०	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.	७-१२-२०१७	मौजे लोणावळा गावचे हद्दीत मोंटाना हॉटेलचे बाजूला जुना मुंबई-पुणे हायवेच्या कडेला तालुका मावळ, जिल्हा पुणे.
६	२९/२०१७	रणजीव ओमकार तलवार	५८	हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू	५-६-२०१७	एम. जी. एम. हॉस्पिटल, कामोटे, नवी मुंबई.
७	५१/२०१७	अनोळखी पुरुष	६० ते ६५.	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.	२२-९-२०१७	लोणावळा जी वार्ड नगरपालिकेच्या मोकळ्या जागेमध्ये बंद पडलेला ट्रक नं. एमएच १४ ५२५८ मध्ये.
८	३८/२०१५	सुरज सतिश भगत	४३	डोक्यास मार लागून मृत्यू	१४-७-२०१५	लोकमान्य हॉस्पिटल, चिंचवड, पुणे-३३.
९	७३/२०१७	लालदेवकुमार गणेश दास	३२	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.	३१-१२-२०१७	संजीवनी हॉस्पिटल, लोणावळा, तालुका मावळ, जिल्हा पुणे.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
१०	५०/२०१७	विजय श्रीधर पैलकर	३०	दारूचे नशेत पायी जात असताना उंच स्टेजचे शेवाळावरून पाय घसरलेने.	१९-९-२०१७	ससून हॉस्पिटल, पुणे
११	६०/२०१७	अनोळखी पुरुष	३५ ते ४०.	हृदयविकाराने मृत्यू	५-११-२०१७	मौजे खंडाळा गावचे हद्दीत खंडाळा ब्रीजचे खाली सिमेंटच्या कटड्यावर, खंडाळा, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
१२	६४/२०१७	सरवर महेबुब खान	५०	इलेक्ट्रिक शॉक बसून मृत्यू.	१५-११-२०१७	मौजे तुंगार्ली, लोणावळा, तालुका मावळ, जिल्हा पुणे, गावचे हद्दीमध्ये हनीबी रिसॉर्टचे पाठीमागे ओबेरॉय यांचे मोकळे जागेमध्ये इलेक्ट्रिक खांबाजवळ.
१३	२७/२०१८	सुरेंद्र तुकाराम कदम	२४	पाण्यात बुडून मृत्यू	२१-६-२०१८	भुशी डॅममधील पाण्यात, लोणावळा, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
१४	७०/२०१७	प्रकाश गणपत माचिवले	४५	घोडा शिडीवरून पडून डोक्याला मार लागून मृत्यू.	१३-१२-२०१७	लाईफ पॉईंट हॉस्पिटल, वाकड, पुणे.
१५	७१/२०१७	सुरेश रामभाऊ नरवाडे	४५	गळफास घेऊन मृत्यू	२१-१२-२०१७	मौजे खंडाळा गावचे हद्दीत, मोहम्मद गला नं. ५४ मधील लिचीच्या झाडाला, खंडाळा, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
१६	११/२०१८	१. मोईन साजिद खान २. खुशी समीर शेख	१.१५ २.१४	पाण्यात बुडून मृत्यू	२३-४-२०१८	मौजे वलवण, लोणावळा, तालुका मावळ, जिल्हा पुणे, गावचे हद्दीमध्ये वलवण डॅमचे पाण्यामध्ये.
१७	२५/२०१८	तिरुपती राजाराम उलेवाड	२५	पाण्यात बुडून चिखलात रूतून मृत्यू.	१७-६-२०१८	भुशी डॅममधील पाण्यात लोणावळा, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
१८	४२/२०१६	अभिषेक कुंदन भगत	२२	पाण्यात बुडून मृत्यू	२२-१०-२०१६	तुंगार्ली डॅममधील पाण्यात लोणावळा, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
१९	२८/२०१७	सिताराम शेळके	६०	Septicimia	११-४-२०१७	ससून हॉस्पिटल, पुणे
२०	३१/२०१८	राजू बाबू शेख	२०	पाण्यात पडून बुडून मृत्यू	१५-७-२०१८	मौजे लोणावळा गावचे हद्दीत भुशी डॅम येथे, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
२१	३५/२०१८	तन्वेश संजय शिर्के	१५	गळफासाने मृत्यू	२९-७-२०१८	राहते घरी
२२	४७/२०१६	जसविंदर शंकरलाल सिंग	२०	पाण्यात बुडून मृत्यू	१३-१२-२०१६	मौजे भुशी डॅम लोणावळा, तालुका मावळ, जिल्हा पुणे.

सुभाष भागडे,

उपविभागीय दंडाधिकारी,
मावळ-मुळशी उपविभाग, पुणे.

जाहीर नोटिस

क्रमांक फौजदारी/कावि/१२१० (३)/२०१८.- उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग पुणे, यांचे कार्यक्षेत्रातील मावळ-मुळशी तालुक्यामध्ये सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. १ ते ७ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, कामशेत पोलीस स्टेशन यांनी फौजदारी संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग पुणे, कार्यालयास अहवाल सादर केला आहे. सोबत जोडलेल्या यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणाखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झाला अगर कसे ? अशा संबंधित कोणाची काही तक्रार अथवा हरकत असल्यास त्यांनी सदर नोटीस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० (तीस) दिवसांचे आत उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग पुणे, यांचे कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, पुणे-१ यांचेकडे लेखी स्वरूपात तक्रार सादर करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार अथवा हरकत उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग पुणे, कार्यालयास प्राप्त झाली नाही, तर संबंधित पोलीस निरीक्षक, कामशेत पोलीस स्टेशन यांनी सादर केलेप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयताचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल व तदनंतर प्राप्त होणारी तक्रार / हरकत विचारात घेतली जाणार नाही.

परिशिष्ट

कामशेत पोलीस स्टेशन

अ. क्र.	अ.म.र.नं.	मृत व्यक्तीचे नाव	वय	मृत्यूचे कारण	मृत्यूचा दिनांक	मृत्यूचे ठिकाण
१	२	३	४	५	६	७
१	२६/२०१७	अर्चना रविंद्र शिंदे	४५	हार्ट अटॅकने मृत्यू	४-८-२०१७	जनरल हॉस्पिटल, तळेगाव-दाभाडे
२	१९/२०१६	ललिता विजय वाघमारे	२२	विषारी औषध पिल्याने मृत्यू.	१४-४-२०१६	वाय. सी. एम. हॉस्पिटल, पिंपरी-चिंचवड, पुणे.
३	११/२०१७	अनोळखी पुरुष	६० ते ६५.	हार्ट अटॅक आल्याने मृत्यू	१२-४-२०१७	शिवाजी चौक, कामशेत, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
४	२७/२०१६	संपूर्णकुमार कपुर	५५	न्यूमोनियाचे आजारामुळे मृत्यू.	२८-४-२०१६	ससून हॉस्पिटल, पुणे, बॉर्ड नं. १५ मध्ये.
५	४/२०१७	अनोळखी स्त्री	३० ते ३५.	पाण्यात पडून बुडून मृत्यू	२१-१-२०१७	मौजे वाडीवळे गावचे हद्दीत, संगमेश्वर मंदिराचेजवळ, इंद्रायणी नदीचे पाण्यात, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
६	२१/२०१७	सवित्राबाई सत्यान आसवले.	५२	हृदयविकाराने मृत्यू	२८-६-२०१७	जनरल हॉस्पिटल, तळेगाव-दाभाडे
७	१९/२०१८	मनोज करू साळवे	३५	गळफास घेऊन आत्महत्या	२२-५-२०१८	अहिवरवडे मयताचे यांचे राहते घरातील लोखंडी अँगल, तालुका मावळ, जिल्हा पुणे.

सुभाष भागडे,

उपविभागीय दंडाधिकारी,
मावळ-मुळशी उपविभाग, पुणे.

जाहीर नोटिस

क्रमांक फौजदारी/कावि/१२१० (४)/२०१८.- उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग पुणे, यांचे कार्यक्षेत्रातील मावळ-मुळशी तालुक्यामध्ये सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. १ ते १२ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, तळेगाव-दाभाडे, पोलीस स्टेशन यांनी फौजदारी संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग पुणे, कार्यालयास अहवाल सादर केला आहे. सोबत जोडलेल्या यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणाखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झाला अगर कसे ? अशा संबंधित कोणाची काही तक्रार अथवा हरकत असल्यास त्यांनी सदर नोटीस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० (तीस) दिवसांचे आत उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग पुणे, यांचे कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, पुणे-१ यांचेकडे लेखी स्वरूपात तक्रार सादर करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार अथवा हरकत उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग पुणे, कार्यालयास प्राप्त झाली नाही, तर संबंधित पोलीस निरीक्षक, तळेगाव-दाभाडे पोलीस स्टेशन यांनी सादर केलेप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयताचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल व तदनंतर प्राप्त होणारी तक्रार / हरकत विचारात घेतली जाणार नाही.

परिशिष्ट

तळेगाव-दाभाडे पोलीस स्टेशन

अ. क्र.	अ.म.र.नं.	मृत व्यक्तीचे नाव	वय	मृत्यूचे कारण	मृत्यूचा दिनांक	मृत्यूचे ठिकाण
१	२	३	४	५	६	७
१	४/२०१६	संजय तबाजी चव्हाण	५२	गळफास घेऊन मृत्यू	१२-१-२०१६	मौजे नाणोली गावचे हद्दीत खबर देणार यांचे राहते घरांमध्ये तालुका मावळ, जिल्हा पुणे.
२	३५/२०१६	अनोळखी स्त्री	४० ते ४५.	पाण्यात पडून बुडून मृत्यू	२५-८-२०१६	मौजे इंदोरी गावचे हद्दीत श्री क्षेत्र भंडारा डोंगराचे पायथ्याजवळ, फॉरेस्ट मधील पाणी साठविण्याचे चारीमध्ये, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
३	११/२०१६	गौतम रामचंद्र कांबळे	४७	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू.	२३-२-२०१६	डॉ. भाऊसाहेब सरदेसाई हॉस्पिटल, तळेगाव स्टेशन.
४	३७/२०१७	राजन आरुण पांडे	२५	फुफ्फुसांचे जुनाट आजाराने हृदय बंद पडून मृत्यू.	२३-१०-२०१७	तळेगाव-दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र.
५	४/२०१८	कामेश्वर तुळशिराम भोयर	२४	पाण्यात पडून बुडून मृत्यू	११-१-२०१८	जनरल हॉस्पिटल, तळेगाव-दाभाडे
६	३६/२०१७	भारती प्रकाश जोशी	६०	कावीळ व रक्तक्षयामुळे मृत्यू	२८-१०-२०१७	जनरल हॉस्पिटल, तळेगाव-दाभाडे
७	४३/२०१७	बाळू गणपत भेगडे	५६	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू	२६-१२-२०१७	पवना हॉस्पिटल
८	३१/२०१७	रामनाथ नथू ढोरे	३२	गळफास घेऊन मृत्यू	१६-९-२०१७	जनरल हॉस्पिटल, तळेगाव-दाभाडे
९	३०/२०१७	गिताबाई सुनिल रात्रे	२२	स्टोव्हचा भडका होऊन भाजून मृत्यू.	९-९-२०१७	इंदोरी तालुका मावळ, जिल्हा पुणे येथे राहते घरी.
१०	२२/२०१६	पुजा सागर काकडे	दिड .	श्वसनक्रियेचा त्रास होऊन हृदयक्रिया बंद पडल्याने मृत्यू.	२६-५-२०१६	सेवाधाम हॉस्पिटल, तळेगाव-दाभाडे.
११	९२/२०१५	जेम्स अरुणा मुदिलियार	५५	पाण्यात बुडून मृत्यू	१३-८-२०१५	आंबी गावचे हद्दीत इंद्रायणी नदीचे पुलाच्याजवळ, नदीचे पात्रात, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
१२	१०१/२०१६	नंदिनी नामदेव गोरीवले	३८	विष पिल्याने मृत्यू	२८-११-२०१६	जनरल हॉस्पिटल, तळेगाव-दाभाडे

सुभाष भागडे,

उपविभागीय दंडाधिकारी,
मावळ-मुळशी उपविभाग, पुणे.

जाहीर नोटिस

क्रमांक फौजदारी/कावि/१२१० (५)/२०१८.- उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग पुणे, यांचे कार्यक्षेत्रातील मावळ-मुळशी तालुक्यामध्ये सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. १ ते २६ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, वडगाव-मावळ पोलीस स्टेशन यांनी फौजदार संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग पुणे, कार्यालयास अहवाल सादर केला आहे. सोबत जोडलेल्या यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणाखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झाला अगर कसे ? अशा संबंधित कोणाची काही तक्रार अथवा हरकत असल्यास त्यांनी सदर नोटीस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० (तीस) दिवसांचे आत उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग पुणे, यांचे कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, पुणे-१ यांचेकडे लेखी स्वरूपात तक्रार सादर करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार अथवा हरकत उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग पुणे, कार्यालयास प्राप्त झाली नाही, तर संबंधित पोलीस निरीक्षक, वडगाव-मावळ पोलीस स्टेशन यांनी सादर केलेप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयताचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल व तदनंतर प्राप्त होणारी तक्रार / हरकत विचारात घेतली जाणार नाही.

परिशिष्ट

वडगाव-मावळ पोलीस स्टेशन

अ. क्र.	अ.म.र.नं.	मृत व्यक्तीचे नाव	वय	मृत्यूचे कारण	मृत्यूचा दिनांक	मृत्यूचे ठिकाण
१	२	३	४	५	६	७
१	४५/२०१६	जुलेखा चॉंद तांबोळी	४०	रक्तामध्ये जंतुसंसर्गामुळे मृत्यू.	३१-१०-२०१६	ससून हॉस्पिटल पुणे, वॉर्ड नं. ८.
२	२३/२००१	मोहन विनायक जोशी	४९	हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू	२३-२-२००१	संचेती हॉस्पिटल, पुणे
३	१५/२०१८	शंकर गणपत खानेकर	४३	शरीरातील क्षार कमी होऊन लीव्हर फेल झालेने मृत्यू.	१०-५-२०१८	ग्रामीण रुग्णालय, कान्हे, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
४	१७/२०१८	नरसिंग रामचंद्र चौधरी	६४	गळफास घेऊन मृत्यू	१३-५-२०१८	तळेगाव-दाभाडे, प्राथमिक आरोग्य केंद्र.
५	१८/२०१८	मनोहर सहादू घुमटकर	६६	हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू.	२१-५-२०१८	मौजे दिग्विजय कॉलनी, वडगाव मावळ, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
६	१०-२०१८	लिलाबाई विष्णू गवारी	५०	पाण्यात बुडून मृत्यू	१०-३-२०१८	मौजे कुणेवाडी, पो. इंगळूण, तालुका मावळ, जिल्हा पुणे गावचे हद्दीत ठोकळवाडी डॅमचे पात्रातील पाण्यात.
७	९/२०१६	गोरख शंकर गायकवाड	५०	डोक्यातील रक्तस्त्राव व कावीळीचे आजाराने मृत्यू.	२-४-२०१६	बेलज गावचे हद्दीत ए. सी. ई. अँग्रो कंपनीचे परिसरात, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
८	३२/२०१५	उषा लक्ष्मण शेंडगे	२१	मेंदू व फुफ्फुसावर सूज व यकृतात रक्तस्त्राव होऊन मृत्यू.	२-५-२०१५	जनरल हॉस्पिटल, तळेगाव-दाभाडे
९	४२/२०१७	सागर गुलाब गावडे	३२	डोंगराच्या कड्यावरून पाय घसरून पडल्याने डोक्याची कवटी फुटून मेंदूस गंभीर इजा होऊन मृत्यू.	१०-१२-२०१७	ओव्हाळे गावचे डोंगरावरून पाय घसरून खाली दरीत पडून तालुका मावळ, जिल्हा पुणे.
१०	३५/२०१७	आरिफ कुसुदीन हुसेन	१९	शरीराची श्वसनक्रिया अपयशी होऊन बंद पडून मृत्यू.	१०-७-२०१७	परमार हॉस्पिटल लोणावळा, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
११	२९/२०१२	अनोळखी पुरुष	५०	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.	९-५-२०१२	कान्हे गावचे हद्दीत पाण्याचे टाकीचे पूर्वेस तळ्याचे कडेला, तालुका मावळ, जिल्हा पुणे.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
१२	६५/२०१२	अनोळखी पुरुष	३५	पाण्यात बुडून मृत्यू	१४-८-२०१३	मौजे नाणे, तालुका मावळ, जिल्हा पुणे गावचे हद्दीत नवीन उकसान येथील बंधान्याजवळ, इंद्रायणी नदीचे पात्रात.
१३	१८/२००१	प्रेमबहादुर गुळंग	३७	पाण्यात बुडून मृत्यू	२१-३-२००१	टाकवे बु।। गावचे हद्दीत आंध्रा नदीचे पात्रात.
१४	७/२०१८	जाईबाई कोंडीबा शेडगे	५५	जीपमधून उडी मारलेने डोक्यास मार लागून मृत्यू.	१०-१२-२०१८	कान्हे-आंबेवाडी रोड, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
१५	१०/२०१८	शांताराम लक्ष्मण पवार	६०	हार्ट अटॅकने मृत्यू	२६-१-२०१८	कुसगाव बु।। कारकेवस्ती, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथील दिनेश मोरे यांचे राहते घरी.
१६	२८/२०१८	हितेश ऊर्फ पिंकी करसन परमार.	३८	हार्ट अटॅकने मृत्यू	२५-७-२०१८	प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव-दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
१७	२५/२०१८	रमेश बापू सपकाळे	५८	हार्ट अटॅकने मृत्यू	७-७-२०१८	कान्हे ग्रामीण रुग्णालय, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
१८	४८/२०१६	अभिषेक सुरेश आमले	१७	हार्ट अटॅकने मृत्यू	२४-१२-२०१६	मौजे वडगाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे गावचे हद्दीत पोतोबा मंदिराचेजवळ, मावळ फेस्टीवल-साठी उभारण्यात आलेल्या स्टेजच्या पाठीमागे.
१९	११/२०१८	वनिता अर्जुन गोणटे	३६	हार्ट अटॅकने मृत्यू	७-३-२०१८	जनरल हॉस्पिटल, तळेगाव-दाभाडे आय. सी. यू. वार्डत.
२०	४१/२०१७	सुभाष नंदु बंदर	६२	हार्ट अटॅकने मृत्यू	१७-११-२०१७	सडवली, तालुका मावळ, जिल्हा पुणे मयताचे घराचे अंगणात.
२१	९/२०१८	चांदणी निलेश राठोड	३०	भाजल्याने मृत्यू	९-३-२०१८	मौजे वडगाव आर्य निसर्ग कन्स्ट्रक्शन पत्र्याची खोली, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
२२	२४/२०१८	नागू विठ्ठल वरघडे	५२	इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू.	३०-६-२०१८	मौजे आर्डव गावचे हद्दीत मयताचे राहते घरासमोर चारचाकी धुवत असताना, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
२३	२०/२०१८	रमेश बबन हरेल	३५	पाण्यात बुडून मृत्यू	२७-५-२०१८	मौजे वडेस्वर, तालुका मावळ, जिल्हा पुणे गावचे हद्दीत ठोकळवाडी डॅमचे पाण्यात.
२४	१/२०१८	दादू रामदास मुकणे	१७	गळफास घेऊन मृत्यू	३१-१२-२०१७	मौजे दिवड गावचे हद्दीत विकास भुजबळ यांचे वीटभट्टीवर, अशोक मारुती वाघमारे यांचे खोलीमध्ये, तालुका मावळ, जिल्हा पुणे.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
२५	६२/२०१५	अनोळखी स्त्री	२५ ते ३०.	पाण्यात सडून मृत्यू	१५-९-२०१५	मौजे कामशेत, तालुका मावळ, जिल्हा पुणे गावचे हद्दीत भैरवनाथ मंदिराचे पूर्वेस तिरकस सुमारे २०० मीटर अंतरावर लोणावळा-पुणे रेल्वेलाईनलगत.
२६	१८/२००३	शारदा नामदेव काठे	१२	विष खावून आत्महत्या	७-५-२००३	जनरल हॉस्पिटलमध्ये कॅज्युलिटी वॉर्डमध्ये.

सुभाष भागडे,

उपविभागीय दंडाधिकारी,

मावळ-मुळशी उपविभाग, पुणे.

मावळ-मुळशी १२ नोव्हेंबर २०१८.

जाहीर नोटिस

क्रमांक फौजदारी/कावि/१२१० (६)/२०१८.- उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग, पुणे यांचे कार्यक्षेत्रातील मावळ-मुळशी तालुक्यामध्ये सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. १ ते ९ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, पौड पोलीस स्टेशन यांनी फौजदारी संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग, पुणे कार्यालयास अहवाल सादर केला आहे. सोबत जोडलेल्या यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणाखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणामुळे झाला अगर कसे ? अशा संबंधित कोणाची काही तक्रार अथवा हरकत असल्यास त्यांनी सदर नोटीस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० (तीस) दिवसांचे आत उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग, पुणे यांचे कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, पुणे-१ यांचेकडे लेखी स्वरूपात तक्रार सादर करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार अथवा हरकत उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग, पुणे कार्यालयास प्राप्त झाली नाही, तर संबंधित पोलीस निरीक्षक, पौड पोलीस स्टेशन यांनी सादर केलेप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयताचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल व तद्नंतर प्राप्त होणारी तक्रार / हरकत विचारात घेतली जाणार नाही.

परिशिष्ट

पौड पोलीस स्टेशन

अ. क्र.	अ.म.र.नं.	मृत व्यक्तीचे नाव	वय	मृत्यूचे कारण	मृत्यूचा दिनांक	मृत्यूचे ठिकाण
१	२	३	४	५	६	७
१	७०/२०१५	वृशाली सुनिल बलकवडे	१८	विषारी औषध पिल्याने मृत्यू.	९-७-२०१५	सह्याद्री हॉस्पिटल, कोथरूड, पुणे
२	४३/२०१७	दशरथ ऊर्फ पप्पू गोपीनाथ शेडगे.	३८	गळफास घेऊन मृत्यू	११-५-२०१७	मौजे खारावडे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथे मयताचे राहते घरात.
३	१०/२०१७	सुरेश दत्तात्रय मोहाळे	५८	हृदयविकाराचे आजाराचे मृत्यू.	२९-१-२०१७	ग्रामीण रुग्णालय, मुठा
४	९०/२०१७	कु. पुजा रघुनाथ चव्हाण	१५	गळफास घेऊन मृत्यू	१९-९-२०१७	मौजे आंदगाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे गावचे हद्दीत गणेश मारणे यांचे शेतातील आंब्याचे झाडावर.
५	४/२०१७	देवम रवी वर्मा	२०	अपघाती मृत्यू	२५-१-२०१७	सह्याद्री हॉस्पिटल, डेक्कन

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
६	६२/२०१७	अनिल लक्ष्मण दळवी	४२	साप चावून मृत्यू	२५-६-२०१७	ग्रामीण रुग्णालय, पोंड, तालुका मुळशी, जिल्हा पुणे.
७	१३/२०१७	बद्री ममराज पवार	५०	क्षयरोगाचे आजाराने मृत्यू	५-२-२०१७	ग्रामीण रुग्णालय, पोंड
८	३४/२०१७	महेश ऊर्फ भाऊ विष्णू भामे.	३५	गळफास घेऊन मृत्यू	२-४-२०१७	मौजे माळेगाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे गावचे हद्दीत पिण्याच्या पाण्याच्या टाकीला असणारे लोखंडी शिडीला.
९	७८/२०१७	विजय विमाजी कुन्हाडे	४२	पाण्यात बुडून मृत्यू	१३-८-२०१७	मौजे चांदे गावच्या हद्दीत मुळा नदीचे पात्रात.

सुभाष भागडे,

उपविभागीय अधिकारी,
मावळ-मुळशी उपविभाग, पुणे.

मावळ-मुळशी १२ नोव्हेंबर २०१८.

उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

जाहीर नोटिस

क्रमांक फौजदारी/कावि-१०४७/२०१८.— अन्वये सर्व लोकांस कळविण्यात येते की, खेड तालुक्यातील खालील दर्शविलेले इसम हे त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या कारणास्तव मयत झालेबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड विभाग, खेड तसेच संबंधित पोलीस निरीक्षक, खेड, चाकण व सहायक पोलीस निरीक्षक, आळंदी यांचेकडून अहवाल प्राप्त झालेले आहेत. तरी सदर मयताचे नावासमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज त्यांचा इतर कारणाने मृत्यू झाला असल्यास याबाबत कोणाची काही तक्रार असल्यास, त्यांनी सदरची नोटिस प्रसिद्ध झालेपासून एक महिन्याच्या आत इकडील कार्यालयाकडे लेखी तक्रार करावी. जर मुदतीत कोणाची तक्रार आली नाही तर उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड व संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक यांचे अहवालाप्रमाणे अंतिम निर्णय घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ. क्र.	पोलीस स्टेशन	अ.म.र.नं.	मयताचे नाव व पत्ता	मृत्यूचा दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६
१	चाकण	१८७/२०१७	हेमंत राजाराम घाडगे, रा. आंबेठाण, तालुका खेड, जिल्हा पुणे.	१८-११-२०१७	विषारी औषध पित्याने मृत्यू
२	खेड	७४/२०१७	मिरा बबन कुटे, रा. कोहिंडे, तालुका खेड, जिल्हा पुणे.	२१-७-२०१७	पोट दुखू लागल्याने मृत्यू
३	खेड	८/२०१८	विलास श्रीपती ठाकूर, रा. ठाकूर-पिंपरी, तालुका खेड, जिल्हा पुणे.	१३-१-२०१८	हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू.

आयुष प्रसाद, (भा.प्र.से.),

सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी,
उपविभाग खेड, (राजगुरुनगर).

खेड, ३१ ऑक्टोबर २०१८.

उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

जाहीर नोटिस

क्रमांक एमएजी/कावि/मयत समरी-१७४/५४८/२०१८.- सर्व लोकांना कळविणेत येते की, खालील परिशिष्टात मयत व्यक्तीच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे त्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झालेबाबत अंतिम वर्गीकरण करून मिळणेसाठी पोलीस निरीक्षक, आजरा व भुदरगड पोलीस स्टेशन, जिल्हा कोल्हापूर यांनी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, गडहिंग्लज यांचेमार्फत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये इकडे अहवाल सांदर केला आहे. तरी सदर मयताचे अंतिम वर्गीकरणाबाबत कोणाची तक्रार असलेस, त्यांनी सदरची जाहीर नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून तीस (३०) दिवसांचे आत उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, आजरा-भुदरगड उपविभाग, गारगोटी, जिल्हा कोल्हापूर यांचे कार्यालयात लेखी स्वरूपात सादर करावी, अगर समक्ष आणून द्यावी. मुदतीत कोणाची तक्रार न आलेस उपविभागीय पोलीस अधिकारी, गडहिंग्लज यांचे अहवालाप्रमाणे आकस्मिक मृत्यू असे अंतिम वर्गीकरण मंजूर करणेत येईल. वरील मुदतीनंतर कोणाची तक्रार अगर हरकत असल्यास ती विचारात घेतली जाणार नाही.

परिशिष्ट

अ. क्र.	पोलीस स्टेशन	अ.म.र.नं.	मयताचे नाव व पत्ता	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६
१	आजरा	८/२०१८	एकनाथ रानबा हारेर, रा. कासारकांडगाव, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर.	१३-३-२०१८	गळफास लावून घेतल्याने श्वास गुदमरून मृत्यू.
२	भुदरगड	१४/२०१८	संजय नारायण पाटील, रा. गारीवडे, तालुका गगनबावडा, जिल्हा कोल्हापूर.	२७-३-२०१८	हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू.
३	भुदरगड	३६/२०१७	शामराव संतु मोरे, रा. वास्कर गल्ली, गारगोटी, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर.	३०-७-२०१७	कोणतेतरी कीटकनाशक विषारी औषध सेवन केलेने मृत्यू.
४	आजरा	१७/२०१८	विष्णू तुकाराम पाटील, रा. महाजन गल्ली, आजरा, तालुका आजरा.	११-८-२०१८	पाण्यात पडून बुडून मृत्यू
५	आजरा	१/२०१८	धोंडीबा चिमाजी कांबळे, रा. साळगाव गारगोटी, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर.	१०-१-२०१८	हृदयक्रिया बंद पडलेने मृत्यू
६	भुदरगड	२३/२०१८	आशितोष आनंदा पाटील, रा. खानापूर, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर.	२५-६-२०१८	इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू

डॉ. संपत खिलारी,

उपविभागीय दंडाधिकारी,

आजरा-भुदरगड उपविभाग, गारगोटी.

आजरा-भुदरगड, ३१ ऑक्टोबर २०१८.

उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

जाहीर नोटिस

क्रमांक एमएजी/कावि-१८७५/२०१८.- अन्वये तमाम लोकांना कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात नमूद केलेले इसम हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांच्या नावासमोर दर्शविलेले कारणास्तव मयत झालेबाबत अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, विटा / आटपाडी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, विटा यांचेमार्फत अहवाल पाठविला आहे. मयतासमोर दर्शविलेले कारणास्तव मृत्यू झाला असल्यास त्याबद्दल काही तक्रार अगर हरकत असल्यास ही नोटिस प्रसिद्ध झालेपासून पंधरा दिवसांचे आत इकडील कार्यालयाकडे लेखी तक्रार अगर हरकत करणेत यावी. मुदतीत कोणतीही तक्रार अगर हरकत प्राप्त झाली नाही तर कोणाची काहीही तक्रार अगर हरकत नाही असे समजून उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे अहवालानुसार अंतिम वर्गीकरण करणेबाबत पुढील कार्यवाही करणेत येईल व त्यानंतर कोणतीही तक्रार ऐकली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ. क्र.	एस. आर. नंबर	मयताचे नाव	मयताचे गाव	मयत तारीख	मयताचे कारण
१	२	३	४	५	६
१	४४/१८	सिद्रया रामा कवठेकर	रा. सिद्धनाळ, तालुका जत, जिल्हा सांगली.	७-८-२०१७	Intracranial hemorrhage in case of head injury.
२	६२/१८	सुचिता संताजी सावंत	रा. हिंगणगाव खुर्द, सध्या विटा हायस्कूल पाठीमागे, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली.	२३-१२-२०१७	Head injury

अश्विनी जिरंगे,

उपविभागीय दंडाधिकारी,
विटा उपविभाग, विटा.

विटा, ३० ऑक्टोबर २०१८.

उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

जाहीर नोटिस

क्रमांक अ. म./एसआर/१-२४/२०१८.- सर्व लोकांना कळविणेत येते की, खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेले मयत इसम हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणाने अकस्मात मयत झालेले आहेत. त्याप्रमाणे वर्गीकरण करून मिळणेबाबत संबंधित पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण यांनी इकडे पाठविले आहे.

सदरबाबत कोणाची काही तक्रार असलेस राजपत्रात नोटिस प्रसिद्ध झालेपासून पंधरा दिवसांचे आत या कार्यालयास कळवावे. सदर मुदतीत तक्रार न आलेस अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या कारणामुळे मृत्यू असे वर्गीकरण करून समरी मंजूर केली जाईल व त्यानंतर कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.

परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पोलीस ठाण्याचे नाव	अकस्मात मयत नंबर	मयताची तारीख	मयताचे वर्गीकरण
१	२	३	४	५	६
१	शितल सोमेश्वर लोंढे	फलटण ग्रामीण	१६/२०१८	२४-२-२०१८	विहिरीचे पाण्यात पडून बुडून मयत
२	शामराव बाळगोंडा पाटील	फलटण शहर	१२/२०१८	८-३-२०१८	९० टक्के भाजून मयत
३	हनुमंत आबा आडके	फलटण ग्रामीण	२६/२०१८	२८-३-२०१८	गळफास लावून घेऊन मयत
४	अश्विनी वाळु माळी	फलटण ग्रामीण	१३/२०१८	१७-२-२०१८	पाण्यात पडून बुडून मयत
५	दिलीप दत्तात्रय जाधव	फलटण ग्रामीण	५१/२०१५	१३-५-२०१६	हृदयविकाराचे झटक्याने मयत
६	दादा सायबु चव्हाण	फलटण ग्रामीण	४३/२०१६	१३-५-२०१६	गळफास लावून घेऊन मयत
७	वान्या जगन ठाकरे	फलटण ग्रामीण	६४/२०१७	२३-९-२०१७	गळफास लावून घेऊन मयत
८	प्रेम शिवाजी पवार	फलटण ग्रामीण	४२/२०१६	१२-५-२०१६	पाण्यात पडून बुडून मयत
९	किरण सुधाकर भोसले	फलटण ग्रामीण	९३/२०१६	५-११-२०१६	विषारी औषध सेवन केलेने मयत
१०	हणमंत जयसिंग सरक	फलटण शहर	२७/२०१८	१९-४-२०१८	डोकीस मार लागून मेंदूत रक्तस्राव झालेने मयत.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
११	पंढरीनाथ जिजाबा धायगुडे	लोणंद पो. स्टे.	३१/२०१८	१३-६-२०१८	विषारी औषध पिऊन मयत
१२	अनुसया नरसिंग शिंदे	लोणंद पो. स्टे.	५५/२०१८	२४-१०-२०१७	८३ टक्के भाजलेने मयत
१३	संभाजी निवृत्ती धुमाळ	लोणंद पो. स्टे.	३०/२०१८	१०-६-२०१८	हृदयविकाराचे झटक्याने मयत
१४	बेवारस पुरुष जातीचे प्रेत	लोणंद पो. स्टे.	९/२०१७	२४-३-२०१८	तीव्र क्षयरोग, फुफ्फुसाचे आजार, हृदयक्रिया बंद पडून मयत.
१५	रमेश रंगराव बोबडे	लोणंद पो. स्टे.	१४/२०१८	१-४-२०१८	डोकीस मार लागून मयत
१६	मधुकर कृष्णा पिसाळ	फलटण ग्रामीण	३२/२०१८	१७-४-२०१८	पाण्यात पडून बुडून मयत
१७	दामु नामदेव दनाने	फलटण ग्रामीण	६५/२०१७	२६-८-२०१७	पोटाचे कॅन्सरचे आजाराने मयत
१८	दत्तात्रय बाबुराव जगताप	फलटण ग्रामीण	७६/२०१७	५-१२-२०१७	गळफास लावून घेऊन मयत
१९	आण्णा विठोबा मदन	लोणंद पो. स्टे.	१३/२०१८	२९-३-२०१८	विषारी औषध पिऊन मयत
२०	ललिता किरण शिंदे	लोणंद पो. स्टे.	२९/२०१७	१८-६-२०१७	८५ ते ९० टक्के भाजलेने मयत
२१	प्राजक्ता ज्योतिराम भोसले	लोणंद पो. स्टे.	२४/२०१८	१५-५-२०१८	विषारी औषध पिऊन मयत
२२	मानसिंग आबू देवकर	लोणंद पो. स्टे.	२३/२०१८	२८-४-२०१८	विषारी औषध पिऊन मयत
२३	शंभूराजे सदाशिव ढवळे	लोणंद पो. स्टे.	६/२०१८	१४-२-२०१८	विषाणूजन्य मेंदूज्वरामुळे अचानक हृदय व फुफ्फुसक्रिया बंद पडल्याने मयत.
२४	मल्हारी जन्याबा लांडगे	फलटण ग्रामीण	२८/२०१८	३१-३-२०१८	विहिरीचे पाण्यात पडून बुडून मयत

संतोष जाधव,

उपविभागीय दंडाधिकारी,

फलटण उपविभाग, फलटण.

फलटण, २२ ऑक्टोबर २०१८.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/कोथरुड/मयत समरी/६३३/२०१८.—अन्वये तमाम लोकांस कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांचे नावासमोर दर्शविलेले कारणाखेरीज इतर अन्य कारणाने मृत्यू झाला आहे, अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीमध्ये कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोथरुड पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा देणेची शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ. क्र.	आवक क्रमांक	पोलीस स्टेशन	अ. म. र. क्रमांक	मयताचे नाव	वय	मृत्यू दिनांक	मृत्यूचा प्रकार	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७	८	९
१	३/२०१८	कोथरुड	९८/२०१५	हिराबाई बबन सातपुते	६०	११-८-२०१५	नैसर्गिक	Septicaemia
२	४/२०१८	कोथरुड	१०१/२०१५	मधुरा निरंजन नाडकर्णी	६३	१५-८-२०१८	नैसर्गिक	मधुमेह व मेंदूला रक्त पुरवठा न झाल्याने.
३	५/२०१८	कोथरुड	१०३/२०१५	आबु शंकर आंग्रे	७०	१७-८-२०१५	नैसर्गिक	मधुमेह व हार्ट अ‍ॅटॅक
४	६/२०१८	कोथरुड	१२५/२०१५	केदार सदाशिव देशपांडे	४१	२०-१०-२०१५	नैसर्गिक	हृदयविकाराचे झटक्याने

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
५	७/२०१८	कोथरुड	१४९/२०१५	धनाजी आनंदराव थोरगुले	४०	९-१२-२०१५	नैसर्गिक	लीव्हर खराब झाल्याने
६	८/२०१८	कोथरुड	११७/२०१५	रघुनाथ बाबुराव सुर्यवंशी	६३	२५-९-२०१५	नैसर्गिक	मधुमेहाचे विकाराने
७	४२/२०१८	कोथरुड	६८/२०१६	अशोक पंढरीनाथ पोतदार.	७६	२९-५-२०१६	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
८	४५/२०१८	कोथरुड	१०२/२०१५	गोविंद ज्ञानेश्वर गायकवाड	५०	१२-८-२०१५	नैसर्गिक	Septicaemia
९	४७/२०१८	कोथरुड	७७/२०१५	सुरज विलास ढगे	२२	८-६-२०१५	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
१०	४८/२०१८	कोथरुड	३९/२०१६	सौ. पुनम विष्णू खांबळ	२५	४-४-२०१६	नैसर्गिक	Bronchopneumonia
११	५२/२०१८	कोथरुड	५७/२०१५	शांतीलाल नवलमल वलदोटा.	८०	१७-४-२०१५	नैसर्गिक	Pneumonia
१२	७३/२०१८	कोथरुड	३८/२०१५	सुरेश दिपक गागडे	२४	९-३-२०१५	नैसर्गिक	Cerebral pulmonary oedema.
१३	५४/२०१८	कोथरुड	५६/२०१५	सतिश वसंत जोशी	५६	१६-४-२०१५	नैसर्गिक	Coronary artery disease.
१४	५७/२०१८	कोथरुड	८३/२०१५	कांचन विनोद वाल्मिकी	३ म.	१४-६-२०१५	नैसर्गिक	Lungs consolidation
१५	५८/२०१८	कोथरुड	१३०/२०१५	सौरभ शाम भरेकर	१६	२६-१०-२०१५	आत्महत्या	Multiple injuries
१६	६०/२०१८	कोथरुड	४६/२०१५	आनंद मोहन रसाळ	५५	२३-३-२०१५	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
१७	६१/२०१८	कोथरुड	५०/२०१५	तेजस काशीनाथ धनावडे	१९	१-४-२०१५	आत्महत्या	Burns with its complications.
१८	६४/२०१८	कोथरुड	५९/२०१५	शांताबाई अनंतराव वाघमारे.	६०	२३-४-२०१५	नैसर्गिक	मधुमेह, संधिवात व दम्याचे आजाराने.
१९	६५/२०१८	कोथरुड	१४/२०१५	सरीता सुरेश जोशी	७१	२९-१-२०१५	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
२०	६८/२०१८	कोथरुड	३/२०१५	चंद्रशेखर सदाशिव रबडे.	५५	२-१-२०१५	नैसर्गिक	Ischaemic heart disease.
२१	६९/२०१८	कोथरुड	१८/२०१६	मोतिसिंग रोकाया	६५	१२-२-२०१६	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
२२	७०/२०१८	कोथरुड	६/२०१६	अनोळखी पुरुष इसम	५०	१३-१-२०१६	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
२३	७७/२०१८	कोथरुड	३७/२०१५	आप्पा हरिभाऊ ताकवले	५७	८-३-२०१५	नैसर्गिक	हृदयविकाराचे आजाराने
२४	८०/२०१८	कोथरुड	५६/२०१४	सचिन भगवान गायकवाड.	२५	३०-५-२०१४	अपघाती	Shock due to electrocution.
२५	८२/२०१८	कोथरुड	३२/२०१५	शिल्पा अमोल काळे	४२	२-३-२०१५	नैसर्गिक	मधुमेह व उच्च रक्तदाब आजाराने.
२६	८४/२०१८	कोथरुड	४३/२०१५	रमेश रामा गायकवाड	४५	२०-३-२०१५	नैसर्गिक	Lungs consolidation
२७	८८/२०१८	कोथरुड	१३७/२०१४	रुपेश शिवाजी कुन्हाडे	२४	१६-११-२०१४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
२८	८९/२०१८	कोथरुड	८०/२०१४	गणेश खंडू गायकवाड	२३	२२-७-२०१४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
२९	१०/२०१८	कोथरुड	७८/२०१४	प्रमोद वसंत जाधव	४१	१८-७-२०१७	नैसर्गिक	श्वास घेण्यास त्रास होऊन
३०	१२/२०१८	कोथरुड	१२५/२०१४	शिल्पा सुनिल मुंदडा	३९	२-११-२०१४	अपघाती	Septicaemia due to burn.
३१	१५/२०१८	कोथरुड	१५/२०१५	विलास सोपान जाधव	४५	७-८-२०१५	नैसर्गिक	Intra-alveolar haemorrhages with coronary atherosclerosis.
३२	१७/२०१८	कोथरुड	१४९/२०१४	विक्रम नंदकुमार नगरकर	३९	६-१२-२०१४	नैसर्गिक	Septicaemia
३३	१६/२०१८	कोथरुड	१४१/२०१४	माधव हनुमंत रायबागी	८२	२०-११-२०१४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
३४	१९/२०१८	कोथरुड	१२६/२०१४	सुरेश बबन होले	३२	३-११-२०१४	अपघाती	पाय घसरून पडून दुखापत झाल्याने.
३५	१००/२०१८	कोथरुड	१०४/२०१५	B/O. प्रिती अंकीतकुमार सिन्हा.	१	१७-८-२०१५	नैसर्गिक	Aminiotic fluid aspiration pneumonitis.
३६	१५१/२०१८	कोथरुड	३५/२०१७	सनी रमेश गिरी	२६	१९-४-२०१७	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
३७	१५२/२०१८	कोथरुड	७३/२०१७	शाफिया अन्वर शेख	१८	२६-८-२०१७	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
३८	१५३/२०१८	कोथरुड	४३/२०१७	रफिक उस्मान शेख	५०	३०-५-२०१७	नैसर्गिक	हृदयविकाराचे आजाराने
३९	१५४/२०१८	कोथरुड	२१/२०१७	विजयकुमार मल्हारी शिंदे	६३	२०-३-२०१७	नैसर्गिक	हृदयविकाराचे आजाराने
४०	१५८/२०१८	कोथरुड	१४२/२०१५	सरुबाई प्रकाश फाले	४६	२३-११-२०१५	नैसर्गिक	कर्करोगाचे आजाराने
४१	१५९/२०१८	कोथरुड	६९/२०१६	साधना सिमा भोसले	५२	३०-५-२०१६	नैसर्गिक	गर्भाशयाचा कर्करोग
४२	१६०/२०१८	कोथरुड	३१/२०१६	विश्वनाथ शांताराम निंबाळकर.	२५	१६-३-२०१६	नैसर्गिक	कावळ्याच्या आजाराने
४३	१५७/२०१८	कोथरुड	४७/२०१५	सावन सुरज चंडालिया महिने.	३	२६-३-२०१५	नैसर्गिक	तीव्र ताप व खोकल्याचे आजाराने.
४४	१५६/२०१८	कोथरुड	१२७/२०१५	सौ. शुभांगी प्रशांत कार्निदे	२८	२२-१०-२०१५	नैसर्गिक	प्रसूतिदरम्यान
४५	१५५/२०१८	कोथरुड	५८/२०१५	शेखर सुभाष कांबळे	२५	२०-४-२०१५	नैसर्गिक	मधुमेह व रक्तदाब आजाराने
४६	२४२/२०१८	कोथरुड	८७/२०१६	अरविंद मुरलीधर सोनकांबळे.	४१	३-७-२०१६	नैसर्गिक	Septicaemia
४७	२६१/२०१८	कोथरुड	१२८/२०१६	अर्जुन केरबा माने	६०	२५-९-२०१६	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
४८	२४५/२०१८	कोथरुड	७०/२०१७	संभाजी किसन आरडे	५०	१६-८-२०१७	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
४९	२४१/२०१८	कोथरुड	७८/२०१७	पद्मिनी शिवाजी बागडे	४६	३-९-२०१७	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
५०	२४६/२०१८	कोथरुड	११०/२०१७	बाळासाहेब बबनराव सातपुते.	५६	२३-११-२०१७	नैसर्गिक	श्वास घेण्यास त्रास होऊन

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
५१	१२६/२०१८	उत्तमनगर	१४/२०१७	शारदा संजय भोसले	४१	२४-३-२०१७	नैसर्गिक	Septicaemia
५२	२९०/२०१८	उत्तमनगर	२/२०१८	सुभाष शाळीग्राम धाडसे	४५	१७-१-२०१८	अपघाती	Complications following head injury.
५३	२९१/२०१८	उत्तमनगर	२२/२०१८	राजीव कुमार राव	४९	२४-५-२०१८	नैसर्गिक	फुफ्फुसाचा आजार
५४	३०७/२०१८	उत्तमनगर	१२/२०१८	मनोहर लक्ष्मण धावडे	६५	१-३-२०१८	नैसर्गिक	Septicaemia
५५	३०६/२०१८	उत्तमनगर	१३/२०१८	विजय बबन सुतार	३६	१३-३-२०१८	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
५६	३०५/२०१८	उत्तमनगर	२१/२०१८	आशा रामदास धावडे	४५	२२-५-२०१८	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
५७	३०८/२०१८	उत्तमनगर	१०/२०१८	छाया शैलेश जाधव	४०	२०-२-२०१८	नैसर्गिक	मेंदू व फुफ्फुसाचा आजार
५८	२३७/२०१८	उत्तमनगर	३१/२०१७	क्रिशन कुमार	४९	१-८-२०१७	नैसर्गिक	Pneumonia
५९	२३८/२०१८	उत्तमनगर	१/२०१८	मारोती सुर्यभान बोरकर	६९	१-१-२०१८	नैसर्गिक	Septicaemia
६०	२४८/२०१८	उत्तमनगर	४/२०१८	संभाजी धुडकू सोनवणे	५६	७-२-२०१८	नैसर्गिक	हृदयविकाराचे आजाराने
६१	२४९/२०१८	उत्तमनगर	११/२०१८	रामपतीया भगवान केवट	६१	२१-२-२०१८	नैसर्गिक	Pneumonia
६२	२५०/२०१८	उत्तमनगर	४४/२०१७	शुभम लक्ष्मण पळसकर	२१	१-१२-२०१७	नैसर्गिक	फुफ्फुसाचा आजार
६३	२५४/२०१८	उत्तमनगर	४२/२०१७	अनिल दत्तात्रय भिलारे	४७	२८-१०-२०१७	आत्महत्या	विषारी पदार्थ पिल्याने
६४	२६२/२०१८	उत्तमनगर	३२/२०१७	रिता अशोक जयस्वाल	९	३-८-२०१७	नैसर्गिक	Pneumonia lungs abscess.
				महिने.				
६५	२७४/२०१८	उत्तमनगर	४३/२०१७	लक्ष्मण बाबुराव कोनाळे	५८	२९-१०-२०१७	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
६६	२७५/२०१८	उत्तमनगर	१८/२०१८	जी श्रीनिवास राव	५६	७-४-२०१८	नैसर्गिक	Coronary arterial disease.
६७	२९२/२०१८	उत्तमनगर	५/२०१८	बाबुराव महादेव वाईकर	४९	९-२-२०१८	नैसर्गिक	Septicaemia
६८	२९३/२०१८	उत्तमनगर	२४/२०१८	सोजर कुंडलिक सोनवणे	५५	२९-५-२०१८	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
६९	२८७/२०१८	उत्तमनगर	३७/२०१७	जयप्रकाश सुरेश वाल्मिकी.	२९	२-१०-२०१७	नैसर्गिक	हृदयविकार रक्तवाहिन्यांचा आजार.
७०	२८८/२०१८	उत्तमनगर	३८/२०१७	अविनाश मलकाप्पा कुंभार	२८	८-१०-२०१७	नैसर्गिक	हृदयविकाराचे झटक्याने
७१	२८४/२०१८	उत्तमनगर	१५/२०१८	नितीन चमेला सोदे	३५	२८-३-२०१८	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
७२	२८३/२०१८	उत्तमनगर	४१/२०१७	गितादेवी लवकुशसिंह पटेल.	३०	१३-१०-२०१७	आत्महत्या	विष पिल्याने
७३	२७८/२०१८	उत्तमनगर	१७/२०१८	संदिप दत्ता सरगर	४५	६-४-२०१८	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
७४	१६३/२०१८	उत्तमनगर	३/२०१८	श्रुती विकास कनोजिया	१६	१-२-२०१८	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
७५	१२५/२०१८	डेक्कन	२०/२०१७	अंकित रामदास जैद	१९	१९-८-२०१७	अपघाती	Unknown compound poisoning.
७६	४८१/२०१७	डेक्कन	१५/२०१६	रविंद्र बाबुराव मोरे	५५	४-७-२०१६	आत्महत्या	कीटकनाशक पिल्याने

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
७७	४६९/२०१७	डेक्कन	१८/२०१६	कुंदनबेन दिनेशभाई शहा.	७७	७-८-२०१६	अपघाती	Pulmonary consolidation knee surgery.
७८	४०९/२०१७	डेक्कन	८/२०१७	योगेश मनोहर घाडगे	३६	२१-४-२०१७	नैसर्गिक	Septicaemia
७९	४६७/२०१७	डेक्कन	२६/२०१७	राजेंद्र माणिक कांबळे	५२	३-१०-२०१७	नैसर्गिक	Pulmonary tuberculosis.
८०	४८२/२०१७	डेक्कन	२/२०१७	शालिनी मधुकेश शुक्ला	४६	५-१-२०१७	नैसर्गिक	हृदयविकार
८१	५१/२०१८	डेक्कन	१७/२०१७	शशिकांत दशरथ भिसे	४३	२-७-२०१७	नैसर्गिक	हृदयविकाराचे झटक्याने
८२	११/२०१८	डेक्कन	२४/२०१७	यमुनाबाई हिरामण मोरे	७५	२३-९-२०१७	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
८३	१०/२०१८	डेक्कन	२९/२०१७	दिलीप तुकाराम गुजले	३८	२३-१०-२०१७	अपघाती	डोक्यात व फुफ्फुसात रक्तस्राव.
८४	२८१/२०१८	डेक्कन	११/२०१८	समाधान शांताराम शिर्के	३६	१९-४-२०१८	नैसर्गिक	हृदयविकार
८५	२८२/२०१८	डेक्कन	३३/२०१७	देवीदास रामकृष्ण संत	५८	२८-११-२०१७	नैसर्गिक	हृदयविकार
८६	२७९/२०१८	डेक्कन	३५/२०१७	इंद्रजित रामू काळे	४०	८-१२-२०१७	नैसर्गिक	फुफ्फुसाचा आजार
८७	२७७/२०१८	डेक्कन	३४/२०१७	पुरुषोत्तम रघुनाथ यादव	४६	५-१२-२०१७	नैसर्गिक	फुफ्फुसाचा आजार
८८	१६२/२०१८	डेक्कन	१/२०१८	निरहू रामतेज यादव	४५	४-१-२०१८	नैसर्गिक	हृदयविकार
८९	२३९/२०१८	डेक्कन	३०/२०१७	प्रदीप मोहन जोगळेकर	६७	४-११-२०१७	अपघाती	Complications following head injury.
९०	२५१/२०१८	डेक्कन	३७/२०१७	विशाल सुभाष सागवेकर	२७	२४-१२-२०१७	नैसर्गिक	फुफ्फुसाचा आजार
९१	२५२/२०१८	डेक्कन	७/२०१८	विजय दत्तोबा खवले	४७	२४-२-२०१८	नैसर्गिक	Septicaemia
९२	२५३/२०१८	डेक्कन	९/२०१८	अशोक सिद्राम शावणे	६५	१८-३-२०१८	नैसर्गिक	Cardiac temponade
९३	२६३/२०१८	डेक्कन	६/२०१८	सुनिल मुरली पवार	३०	२१-२-२०१८	नैसर्गिक	यकृताच्या आजाराचे
९४	२८५/२०१८	अलंकार	३१/२०१७	ज्योती प्रद्युम्नकुमार जोशी	६५	२८-९-२०१७	अपघाती	Multiple injuries
९५	१३३/२०१८	अलंकार	५/२०१७	रविंद्र गौतम अरगडे	४५	१-३-२०१७	अपघाती	Complications following head injuries.
९६	१३८/२०१८	अलंकार	३४/२०१७	किशोर नागेश भट	५९	२३-१०-२०१७	नैसर्गिक	हृदयविकार
९७	१४१/२०१८	अलंकार	३८/२०१७	सतिश दामोदर नारखेडे	६१	६-१२-२०१७	नैसर्गिक	लीव्हर खराब झाल्याने
९८	१४०/२०१८	अलंकार	२१/२०१७	एकनाथ साधू तोंडे	६०	२०-७-२०१७	आत्महत्या	कीटकनाशक पिल्याने
९९	२/२०१८	अलंकार	३/२०१७	अमित चंद्रकांत मोहिते	२२	१३-२-२०१७	अपघाती	Multiple injuries
१००	२७६/२०१८	अलंकार	७/२०१५	परमेश्वर सोपान कांबळे	५५	२५-८-२०१८	आत्महत्या	Complications following head injuries.

बाजीराव मोहिते,

सहायक पोलीस आयुक्त,
कोथरुड विभाग, पुणे शहर.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/सिंहगड रोड/मयत समरी/१००५/२०१८.— तमाम लोकांस याद्वारे कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे आकस्मिकरित्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांचे नावासमोर दर्शविलेले कारणाखेरीज इतर अन्य कारणाने मृत्यू झाला आहे, अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीमध्ये कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर पोलीस निरीक्षक, अलंकार व सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे यांचे अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा देणेची शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ. क्र.	आवक क्रमांक	पोलीस स्टेशन	अ. म. र. क्रमांक	मयताचे नाव	वय	मृत्यू दिनांक	मृत्यूचा प्रकार	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७	८	९
१	१/२०१८	अलंकार	३२/२०१७	मल्लाप्पा हनुमंता सुगल	६५	३०-९-२०१७	नैसर्गिक	क्षयरोग
२	२/२०१८	अलंकार	२/२०१८	शंकर यनकप्पा चलवादी	३५	१३-१-२०१८	अपघाती	डोक्यास गंभीर दुखापत
३	३/२०१८	अलंकार	३७/२०१७	धनश्री धनंजय झोंबाडे	२५	१५-११-२०१७	नैसर्गिक	फुफ्फुसाचा आजार
४	४/२०१८	अलंकार	४०/२०१७	बेबी ऑफ रेणुका अंबादास वैरागळ.	३ महिने.	१०-१२-२०१७	नैसर्गिक	रक्तात जंतुसंसर्ग
५	७/२०१८	अलंकार	७/२०१८	राकेश राजू गायकवाड	१३	१-३-२०१८	अपघाती	पाण्यात बुडून गुदमरून
६	११/२०१८	अलंकार	२५/२०१७	शिवदास शांताराम काजारे.	४२	४-९-२०१७	नैसर्गिक	हृदयविकाराने
७	४५/२०१८	अलंकार	३०/२०१७	गोविंदप्रसाद रामनरेश बर्मन.	२८	२०-९-२०१७	नैसर्गिक	फुफ्फुसाचा आजार
८	४६/२०१८	अलंकार	८/२०१८	मांगीलाल चंपालालजी उनेचा.	३८	८-३-२०१८	नैसर्गिक	रक्तात जंतुसंसर्ग
९	४९/२०१८	अलंकार	३६/२०१७	महादेव भिवा आव्हाड	७५	३०-१०-२०१७	अपघाती	डोक्यास गंभीर दुखापत
१०	५०/२०१८	अलंकार	२७/२०१८	संजय चंद्रकांत कुलकर्णी	४५	११-८-२०१८	नैसर्गिक	यकृताच्या आजाराने
११	५१/२०१८	अलंकार	२९/२०१८	महेश किल्लेकर	५२	२-९-२०१८	नैसर्गिक	यकृताच्या आजाराने
१२	५२/२०१८	अलंकार	१३/२०१८	पृथ्वीराज देवीदास तौर	२१	१७-४-२०१८	अपघाती	डोक्यास गंभीर दुखापत
१३	५३/२०१८	अलंकार	३३/२०१७	बेबी ऑफ रेणुका सुरेश रत्नाकर.	१ दिवस.	४-१०-२०१७	अपघाती	डोक्यास गंभीर दुखापत
१४	५४/२०१८	अलंकार	१२/२०१८	अशोक एकनाथ पोटे	५५	१६-४-२०१८	अपघाती	डोक्यास गंभीर दुखापत
१५	९४/२०१८	अलंकार	१७/२०१८	ऋषीकेश आनंद साळवे	२७	१६-५-२०१८	आत्महत्या	गळफासाने गुदमरून
१६	९५/२०१८	अलंकार	२६/२०१८	अजय मनीराम चौव्हाण	३०	१-८-२०१८	अपघाती	डोक्यास गंभीर दुखापत
१७	९६/२०१८	अलंकार	२०/२०१८	रेड्डी गंगाराम राठोड	४५	१५-६-२०१८	आत्महत्या	गळफासाने गुदमरून
१८	१४७/२०१८	अलंकार	११/२०१८	अथर्व अतुल भालेराव	७ महिने.	१४-४-२०१८	नैसर्गिक	फुफ्फुसाचा आजार
१९	१४८/२०१८	अलंकार	३०/२०१८	बेबी ऑफ अनिता कि. चव्हाण.	१ महिना.	३-९-२०१८	नैसर्गिक	यकृताचा आजार

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
२०	१४९/२०१८	अलंकार	२३/२०१८	रेखाबाई मारुती पाकोरे	४६	२८-६-२०१८	नैसर्गिक	यकृताचा आजार
२१	१४/२०१८	सिंहगड रोड	४४/२०१८	अक्षयकुमार सुधाकर जगताप.	२३	८-३-२०१८	आत्महत्या	गळफासाने गुदमरून
२२	१५/२०१८	सिंहगड रोड	३३/२०१८	तेजस प्रकाश थोपटे	२५	१७-२-२०१८	आत्महत्या	गळफासाने गुदमरून
२३	१६/२०१८	सिंहगड रोड	९२/२०१८	हर्षल दिलीप गांधी	३०	१८-६-२०१८	आत्महत्या	गळफासाने गुदमरून
२४	१७/२०१८	सिंहगड रोड	१०८/२०१८	अनिल जनार्दन यादव	४०	११-७-२०१८	आत्महत्या	गळफासाने गुदमरून
२५	१८/२०१८	सिंहगड रोड	१४५/२०१७	रंजना अशोक भोसले	२२	२-१०-२०१७	आत्महत्या	गळफासाने गुदमरून
२६	१९/२०१८	सिंहगड रोड	१४२/२०१७	अंबादास नारायण दुदयाल.	५५	२४-९-२०१७	आत्महत्या	अज्ञात विष पित्याने
२७	२०/२०१८	सिंहगड रोड	१६१/२०१७	अनिता विवेक जावळे	५२	२६-१०-२०१७	आत्महत्या	अज्ञात विष पित्याने
२८	२१/२०१८	सिंहगड रोड	७३/२०१८	अविनाश लक्ष्मण वैद्य	४८	५-५-२०१८	नैसर्गिक	यकृताच्या आजाराने
२९	२२/२०१८	सिंहगड रोड	६९/२०१८	भारती संतोष डावरे	३८	२९-४-२०१८	नैसर्गिक	क्षयरोग
३०	२३/२०१८	सिंहगड रोड	३६/२०१८	सुनिल बाबु गोरे	२६	२६-२-२०१८	नैसर्गिक	फुफ्फुसाचा आजार
					दिवस.			
३१	२४/२०१८	सिंहगड रोड	५१/२०१८	अविनाश बळीराम काकडे.	४०	२६-३-२०१८	नैसर्गिक	फुफ्फुसाचा आजार
३२	२५/२०१८	सिंहगड रोड	१६/२०१८	विजयकुमार सुभाष परमाणे.	४३	२३-१-२०१८	नैसर्गिक	यकृताच्या आजाराने
३३	२६/२०१८	सिंहगड रोड	४०/२०१८	लक्ष्मीकांत सुर्यकांत बासटवार.	४६	४-३-२०१८	नैसर्गिक	हृदयाच्या आजाराने
३४	२७/२०१८	सिंहगड रोड	८०/२०१८	अरविंद तुकाराम शिंदे	४८	१५-५-२०१८	नैसर्गिक	हृदयाच्या आजाराने
३५	२८/२०१८	सिंहगड रोड	६२/२०१८	सुधीर आनंदराव मगर	५४	१३-४-२०१८	नैसर्गिक	रक्तात जंतुसंसर्ग
३६	३०/२०१८	सिंहगड रोड	६१/२०१८	अनोळखी पुरुष	६५	१३-४-२०१८	नैसर्गिक	रक्तात जंतुसंसर्ग
३७	३१/२०१८	सिंहगड रोड	४२/२०१८	तनुश्री दत्तात्रय शेवाळे	६	६-३-२०१८	नैसर्गिक	फुफ्फुसाचा आजार
३८	३२/२०१८	सिंहगड रोड	८/२०१८	यशवंत सखाराम भोजने	५१	१२-१-२०१८	नैसर्गिक	रक्तात जंतुसंसर्ग
३९	३३/२०१८	सिंहगड रोड	१८/२०१८	दिनकर विठोबा दिघे	६५	२७-१-२०१८	नैसर्गिक	फुफ्फुसाचा आजार
४०	३५/२०१८	सिंहगड रोड	१३०/२०१७	शेखर श्रीकृष्ण पानघंटी	४०	६-९-२०१७	नैसर्गिक	हृदयविकाराने
४१	३६/२०१८	सिंहगड रोड	६/२०१८	शारदा जनार्दन शिरसाट	५५	८-१-२०१८	नैसर्गिक	हृदयविकाराने
४२	३७/२०१८	सिंहगड रोड	१८०/२०१७	बेबी ऑफ आरती झा. चव्हाण.	४५	१८-१२-२०१७	नैसर्गिक	फुफ्फुसाचा आजार
					दिवस.			
४३	३८/२०१८	सिंहगड रोड	१३७/२०१७	सुनिल मुरलीधर भुरुक	५१	१२-९-२०१७	नैसर्गिक	रक्तवाहिन्यांचा आजार
४४	३९/२०१८	सिंहगड रोड	५२/२०१८	शैलेंद्र आनंद शिंदे	१८	२९-३-२०१८	आत्महत्या	गळफासाने मृत्यू
४५	४०/२०१८	सिंहगड रोड	४/२०१८	चैत्राली संजय पांगुळ	४०	५-१-२०१८	आत्महत्या	गळफासाने मृत्यू
४६	४१/२०१८	सिंहगड रोड	१३२/२०१७	ज्ञानेश्वर काशिनाथ कांबळे.	४२	६-९-२०१७	आत्महत्या	गळफासाने मृत्यू

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
४७	४२/२०१८	सिंहगड रोड	८१/२०१८	प्रतिक्षा भरत गायकवाड	२४	१५-५-२०१८	आत्महत्या	गळफासाने मृत्यू
४८	४३/२०१८	सिंहगड रोड	४७/२०१८	तेजस सच्चिदानंद पंडीत.	२३	१७-३-२०१८	आत्महत्या	गळफासाने मृत्यू
४९	४७/२०१८	सिंहगड रोड	८/२०१७	अरुण सिताराम पासलकर.	५५	८-१-२०१७	अपघाती	डोक्यास गंभीर दुखापत
५०	५५/२०१८	सिंहगड रोड	६५/२०१८	रोहित शशिकांत खडके	२४	२१-४-२०१८	आत्महत्या	गळफासाने मृत्यू
५१	५६/२०१८	सिंहगड रोड	१६५/२०१७	प्रविण विश्वास कुलकर्णी	४०	१३-११-२०१७	आत्महत्या	गळफासाने मृत्यू
५२	५७/२०१८	सिंहगड रोड	१४/२०१८	अंकुश नामदेव चोरघे	४५	१६-१-२०१८	आत्महत्या	किटकनाशक पिल्याने
५३	५८/२०१८	सिंहगड रोड	१२०/२०१७	अभिजीत चंद्रकांत वाघमारे.	३०	२०-८-२०१७	आत्महत्या	गळफासाने मृत्यू
५४	५९/२०१८	सिंहगड रोड	६७/२०१७	सूरज लालासो चोपडे	२०	२१-४-२०१७	आत्महत्या	गळफासाने मृत्यू
५५	६०/२०१८	सिंहगड रोड	२४/२०१८	श्रीनिवास सुदर्शन चिल्खा.	५०	३-२-२०१८	नैसर्गिक	फुफ्फुसाचा आजार
५६	६१/२०१८	सिंहगड रोड	२९/२०१८	निलेश राजेंद्र शिरूरकर	२६	१०-२-२०१८	नैसर्गिक	फुफ्फुसाचा आजार
५७	६२/२०१८	सिंहगड रोड	१२/२०१८	सुरेखा संजय ढमाले	४५	१५-१-२०१८	नैसर्गिक	फुफ्फुसाचा आजार
५८	६३/२०१८	सिंहगड रोड	९१/२०१८	जयश्री हनुमंत बांदल	५५	१७-६-२०१८	नैसर्गिक	हृदयाचा आजार
५९	६४/२०१८	सिंहगड रोड	१०/२०१८	सुनिल रामचंद्र चव्हाण	५७	१४-१-२०१८	नैसर्गिक	फुफ्फुसाचा आजार
६०	६६/२०१८	सिंहगड रोड	६७/२०१८	मनिश रामचंद्र शितोळे	४२	२२-४-२०१८	नैसर्गिक	यकृताचा आजार
६१	६७/२०१८	सिंहगड रोड	१३/२०१८	चंद्रकांत लक्ष्मण कुलकर्णी.	६५	१६-१-२०१८	नैसर्गिक	हृदयविकाराने
६२	६८/२०१८	सिंहगड रोड	२८/२०१८	आकाश मारुती केंदळे	२०	७-२-२०१८	नैसर्गिक	फुफ्फुसाच्या आजाराने
६३	६९/२०१८	सिंहगड रोड	९५/२०१८	सत्येंद्र हरी तिवारी	४५	२३-६-२०१८	नैसर्गिक	हृदयविकाराने
६४	७०/२०१८	सिंहगड रोड	३९/२०१८	दिनेश हरीनारायण विश्वकर्मा.	२८	२-३-२०१८	नैसर्गिक	हृदयविकाराने
६५	७१/२०१८	सिंहगड रोड	७१/२०१८	हेमंत यशवंत लेले	७०	२-५-२०१८	नैसर्गिक	हृदयविकाराने
६६	७२/२०१८	सिंहगड रोड	६४/२०१८	मनिषा गणेश भोरपकर	४६	२१-४-२०१८	नैसर्गिक	हृदयविकाराने
६७	७३/२०१८	सिंहगड रोड	८६/२०१८	पिंकी लालूसिंग ठाकूर	३६	१-६-२०१८	नैसर्गिक	फुफ्फुसाच्या आजाराने
६८	७४/२०१८	सिंहगड रोड	७५/२०१८	कमल भिमा चव्हाण	३८	८-५-२०१८	आत्महत्या	एकाधिक जखमा
६९	७५/२०१८	सिंहगड रोड	१८३/२०१७	भूषण सुहास मेहेंदळे	२१	२५-१२-२०१७	आत्महत्या	गळफास घेतल्याने
७०	७६/२०१८	सिंहगड रोड	६६/२०१८	सागर संजय वाघमारे	२१	२१-४-२०१८	आत्महत्या	गळफास घेतल्याने
७१	७७/२०१८	सिंहगड रोड	८५/२०१८	सचिन मनोहर बांदल	३८	१९-५-२०१८	अपघाती	पोट व छातीवर जखम
७२	७८/२०१८	सिंहगड रोड	१०५/२०१८	रामचंद्र मारुती सोनावणे	५०	५-७-२०१८	अपघाती	डोक्यास जखम
७३	७९/२०१८	सिंहगड रोड	४८/२०१८	नागुबाई लक्ष्मण घोडके	५५	१९-३-२०१८	नैसर्गिक	मेंदु व फुफ्फुसाचा आजार
७४	८०/२०१८	सिंहगड रोड	५९/२०१८	हर्षाली अरुण मोहिते	३३	१२-४-२०१८	नैसर्गिक	फुफ्फुसाचा आजार
७५	८१/२०१८	सिंहगड रोड	७०/२०१८	कुमार ऊर्फ शैलेश संजय केदारी.	३०	१-५-२०१८	नैसर्गिक	यकृताचा आजार

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
७६	८२/२०१८	सिंहगड रोड	१७२/२०१७	धनंजय भानुदास साठे	४६	२७-११-२०१७	नैसर्गिक	हृदयाचा आजार
७७	८३/२०१८	सिंहगड रोड	१७३/२०१७	बाळासाहेब तुकाराम इंगळे.	५५	२९-१२-२०१७	नैसर्गिक	हृदयविकाराने
७८	८४/२०१८	सिंहगड रोड	१२०/२०१८	बाळासाहेब वसंत वेळमकर.	४६	२-८-२०१८	नैसर्गिक	यकृताचा आजार
७९	८५/२०१८	सिंहगड रोड	१८१/२०१७	दिलीप दगडू निकम	५७	१८-१२-२०१७	नैसर्गिक	फुफ्फुसाचा आजार
८०	८६/२०१८	सिंहगड रोड	११०/२०१८	लतिफ जानमहंमद शेख	४७	१९-७-२०१८	नैसर्गिक	हृदयाचा आजार
८१	८७/२०१८	सिंहगड रोड	११५/२०१८	विलास संतू गायकवाड	५८	२९-७-२०१८	नैसर्गिक	हृदय व फुफ्फुसाचा आजार
८२	८८/२०१८	सिंहगड रोड	२०/२०१८	रेखा हनुमंत बनसोडे	५५	२९-१-२०१८	नैसर्गिक	हृदयाचा रक्तदाब
८३	८९/२०१८	सिंहगड रोड	१११/२०१८	सचिन दिलीप पाटील	४३	२२-७-२०१८	नैसर्गिक	फुफ्फुसाचा आजार
८४	९०/२०१८	सिंहगड रोड	१०९/२०१८	खंडू नारायण दुसंगे	३८	१४-७-२०१८	नैसर्गिक	हृदयाचा आजार
८५	९१/२०१८	सिंहगड रोड	८८/२०१८	राहुल संजय जाधव	२९	१३-६-२०१८	नैसर्गिक	हृदयविकाराने
८६	९२/२०१८	सिंहगड रोड	७८/२०१८	विशाल अशोक कायरकर.	२८	१०-५-२०१८	नैसर्गिक	हृदयविकाराने
८७	१००/२०१८	सिंहगड रोड	१७/२०१८	शांताबाई किसन लायगुडे.	५७	२७-१-२०१८	नैसर्गिक	फुफ्फुस व मेंदुचा आजार
८८	१०१/२०१८	सिंहगड रोड	१३९/२०१८	राहुल शामराव मित्रा	४१	४-९-२०१८	नैसर्गिक	फुफ्फुस व मेंदुचा आजार
८९	१०२/२०१८	सिंहगड रोड	१३९/२०१७	अभिजित नंदकुमार राऊत.	३२	२२-९-२०१७	नैसर्गिक	फुफ्फुस व यकृताचा आजार
९०	१०३/२०१८	सिंहगड रोड	६३/२०१८	निलेश रमाकांत दवणे	३८	१९-४-२०१८	नैसर्गिक	आतड्याचा आजार
९१	१०४/२०१८	सिंहगड रोड	५४/२०१८	ज्ञानदेव नारायण दमिष्टे	५२	२-४-२०१८	नैसर्गिक	हृदयाचा आजार
९२	१०५/२०१८	सिंहगड रोड	११५/२०१८	रघुनाथ गोपाळ पाडेकर	५७	२७-७-२०१८	नैसर्गिक	यकृताचा आजार
९३	१०६/२०१८	सिंहगड रोड	३०/२०१८	रोहित अनिल सरोदे	२५	१०-२-२०१८	नैसर्गिक	फुफ्फुस व यकृताचा आजार
९४	१०८/२०१८	सिंहगड रोड	१५२/२०१७	राम संजीवन सरोज	५७	९-१०-२०१७	नैसर्गिक	हृदयाचा आजार
९५	१२७/२०१८	सिंहगड रोड	१३०/२०१८	ज्योतिबा बाळासाहेब माने	३७	२३-८-२०१८	नैसर्गिक	रक्तात जंतुसंसर्ग
९६	१२८/२०१८	सिंहगड रोड	१५३/२०१८	शोभा राजेंद्र तळोले	५०	१८-९-२०१८	नैसर्गिक	फुफ्फुसाचा आजार
९७	१२९/२०१८	सिंहगड रोड	३५/२०१८	बाई गणपतराव गोहे	८५	२४-२-२०१८	नैसर्गिक	हृदयविकाराने
९८	१३१/२०१८	सिंहगड रोड	११७/२०१८	बेबी ऑफ रेणुका प. कोळी.	१२	३१-७-२०१८	नैसर्गिक	फुफ्फुसाचा आजार
९९	१३३/२०१८	सिंहगड रोड	१२५/२०१८	महेश लक्ष्मीकांत कुलकर्णी.	४४	१६-८-२०१८	नैसर्गिक	हृदयाच्या आजाराने
१००	१३५/२०१८	सिंहगड रोड	१३८/२०१७	सुनिता प्रेम अगारी	३५	१७-९-२०१७	नैसर्गिक	यकृताचा आजार
१००	१३६/२०१८	सिंहगड रोड	१८५/२०१७	सुनिता प्रविण इंगळे	४०	३०-१२-२०१७	नैसर्गिक	हृदयाचा आजार

बाजीराव मोहिते,

सहायक पोलीस आयुक्त,

सिंहगड रोड विभाग, पुणे शहर.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/लष्कर विभाग/५०/२०१९— सर्व लोकांना या अधिसूचनेद्वारे कळविण्यात येते की, सोबतच्या तक्त्यात दर्शविलेल्या व्यक्ती अकरमात मयत झालेल्या असून त्याबाबत अंतिम गोषवारा मिळणेबाबत संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी (लष्कर/बंडगार्डन/कोरेगाव पार्क) यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये आमचे कार्यालयास अहवाल सादर केला आहे. तरी मयत इसम त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला अशी तक्रार असेल तर त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून १५ दिवसांचे आत लेखी तक्रार या कार्यालयास सादर करावी. मुदतीनंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही. वरील मुदतीत कोणाचीही तक्रार प्राप्त न झाल्यास संबंधित व्यक्तीचे मृत्यूचे कारणाबाबत तक्रार नाही असे ग्राह्य धरून संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांचे अहवालाप्रमाणे अंतिम गोषवारा मंजूर करणेत येईल-

परिशिष्ट

अ- क्र-	आवक क्रमांक	पोलीस स्टेशन	अ. म. र. क्रमांक	मयताचे नाव	वय	मृत्यू दिनांक	मृत्यूचा प्रकार	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७	८	९
१	६३००/१८	बंडगार्डन	१२०/२०१८	अनोळखी पुरुष	४२	५-८-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	जंतुसंसर्ग
२	६२९९/१८	बंडगार्डन	२२१/२०१७	अनोळखी पुरुष	४५	२५-११-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Septicemia
३	६२९८/१८	बंडगार्डन	२३८/२०१८	अनोळखी पुरुष	३०	२४-१२-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Pulmonary Consolidation.
४	६२९७/१८	बंडगार्डन	०८/२०१८	महादेव मोहन पवार	३८	१८-१-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	टी. बी. आजाराने
५	६२९६/१८	बंडगार्डन	२४/२०१८	अनोळखी पुरुष	७०	१०-२-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Septicemia
६	६२९५/१८	बंडगार्डन	४८/२०१८	तुषार नामदेव कांबळे	४१	१५-३-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Septicemia
७	६२९४/१८	बंडगार्डन	६७/२०१८	अनोळखी पुरुष	४५	२८-४-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Septicemia
८	६२९३/१८	बंडगार्डन	११२/२०१८	गौतम साधू गायकवाड	४८	१२-७-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Bilateral Pulmonary Consolidation.
९	६२९२/१८	बंडगार्डन	३७/२०१७	सताक्षी प्रकाश कुंभारकर	७	२०-४-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Complications following chronic kidney disease.
१०	६२९१/१८	बंडगार्डन	४९/२०१६	विलास आण्णा शेरखाने	७०	३०-३-२०१६	नैसर्गिक मृत्यू समरी.	व्हिसेरा राखून ठेवला आहे
११	६२९०/१८	बंडगार्डन	१०७/२०१६	अनोळखी पुरुष	५६	२५-६-२०१६	नैसर्गिक मृत्यू समरी.	व्हिसेरा राखून ठेवला आहे
१२	६२८९/१८	बंडगार्डन	४८/२०१७	अनोळखी पुरुष	४५	१९-३-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	यकृताच्या आजारपणामुळे
१३	६२८८/१८	बंडगार्डन	२०/२०१६	विष्णू पांडुरंग मोरे	४१	३-२-२०१६	नैसर्गिक मृत्यू समरी.	व्हिसेरा राखून ठेवला आहे

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
१४	६२८७/१८	बंडगार्डन	२३/२०१६	अनोळखी पुरुष	४०	३-२-२०१६	नैसर्गिक मृत्यू समरी.	व्हिसेरा राखून ठेवला आहे
१५	६२८६/१८	बंडगार्डन	१४/२०१६	प्रभाकर नारायण शेटी	५२	२०-१-२०१६	नैसर्गिक मृत्यू समरी.	व्हिसेरा राखून ठेवला आहे
१६	६३०७/१८	बंडगार्डन	८६/२०१७	अनोळखी पुरुष	४५	१७-५-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Head injury
१७	६३०६/१८	बंडगार्डन	०२/२०१३	अनोळखी पुरुष	४०	३-१-२०१३	नैसर्गिक मृत्यू समरी.	Head injury
१८	६३०५/१८	बंडगार्डन	७३/२०१२	अनोळखी इसम	३५	३-५-२०१२	नैसर्गिक मृत्यू समरी.	Cerebral pulmonary oedema.
१९	६३०४/१८	बंडगार्डन	२०४/२०१७	अनोळखी इसम	६०	२-११-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Septicemia
२०	६३०३/१८	बंडगार्डन	१४४/२०१७	केतन धनराज खरात	१६	२८-८-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Bilateral Pulmonary consolidation.
२१	६३०२/१८	बंडगार्डन	२१/२०१६	अनोळखी स्त्री	४५	२-२-२०१६	नैसर्गिक मृत्यू समरी.	Pneumonia
२२	६३०१/१८	बंडगार्डन	१२५/२०१८	अनोळखी इसम	४५	७-८-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	यकृताचे आजारापणामुळे
२३	६३१०/१८	बंडगार्डन	२०५/२०१६	बेबी ऑफ अनिता रोहित खरात.	६ महिने.	१६-११-२०१६	नैसर्गिक मृत्यू समरी.	फुफ्फुसाचा आजार न्यूमोनिया
२४	६३०९/१८	बंडगार्डन	५०/२०१७	दिनेश दशरथ भालेराव	४७	१९-३-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	हृदयविकाराने मृत्यू
२५	६३०८/१८	बंडगार्डन	१०/२०१८	अनोळखी इसम	४५	१९-१-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Pulmonary Tuberculosis.
२६	६२६६/१८	बंडगार्डन	७२/२०१५	अनोळखी इसम	४५	११-५-२०१५	नैसर्गिक मृत्यू समरी.	Pulmonary Tuberculosis
२७	६२६३/१८	बंडगार्डन	२२७/२०१७	शशिकांत दामोदर अपसिंगे.	५५	११-५-२०१५	नैसर्गिक मृत्यू समरी.	Bilateral Pulmonary Consolidation.
२८	६२७६/१८	बंडगार्डन	७३/२०१८	अनोळखी पुरुष	४०	१२-५-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Septicemia
२९	६२७५/१८	बंडगार्डन	७७/२०१८	अनोळखी पुरुष	५५	१७-५-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	मेंदुतील रक्तस्त्रावाने मृत्यू
३०	६२७४/१८	बंडगार्डन	२३/२०१८	मोहरम अली मोहम्मंद अमर अन्सारी.	४०	८-२-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Cerebral Pulmonary oedema.
३१	६२७३/१८	बंडगार्डन	०७/२०१८	युवराज फकीरा ओव्हाळ	६१	१५-१-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Myocardial Infarction
३२	६२७२/१८	बंडगार्डन	७२/२०१८	सागर उत्तम साळवे	३२	१२-५-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Pulmonary Tuberculosis.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
३३	६२७१/१८	बंडगार्डन	१३२/२०१७	अरुण एकनाथ गाडे	४०	१८-८-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Bronchopneumonia
३४	६२७०/१८	बंडगार्डन	२३३/२०१७	सुरेखा सुधाकर आल्हाट	३६	१६-१२-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Pulmonary Tuberculosis.
३५	६२६९/१८	बंडगार्डन	१६९/२०१७	देवराम विठ्ठल जोगदंड	७३	२६-९-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Myocardial Infarction
३६	६२६८/१८	बंडगार्डन	१७१/२०१७	बेबी रेखा महादू बनसोडे.	१ दिवस.	४-१०-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Meconium aspiration
३७	६२६७/१८	बंडगार्डन	१५६/२०१७	जनार्दन चरण कासारे	४४	१२-९-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Ischaemic Heart Disease.
३८	६२६०/१८	बंडगार्डन	१५०/२०१७	सोहन रोहीत अहिवळे	४ महिने.	३-९-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	फुफ्फुसाचा आजार न्यूमोनिया
३९	६२६१/१८	बंडगार्डन	६६/२०१७	दिलीप लिंगप्पा अहिवळे	२८	२०-४-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	हृदयविकार
४०	६२६२/१८	बंडगार्डन	८६/२०१८	राम तुकाराम सरोदे	५३	३०-५-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	टी. बी. च्या आजाराने
४१	६२६४/१८	बंडगार्डन	६६/२०१३	पायल गणेश सुपारे	१	२६-३-२०१३	नैसर्गिक मृत्यू समरी.	Interstitial peseumonitis
४२	६२६५/१८	बंडगार्डन	४१/२०१५	अनोळखी इसम	५५	२७-३-२०१५	नैसर्गिक मृत्यू समरी.	न्यूमोनिया
४३	६२७७/१८	बंडगार्डन	२८/२०१८	अनोळखी इसम	७०	१७-२-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Pulmonary Tuberculosis
४४	६२७८/१८	बंडगार्डन	२२३/२०१७	अनोळखी इसम	३०	२८-११-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	यकृताचे आजारापणामुळे
४५	६२७९/१८	बंडगार्डन	५१/२०१७	अनोळखी इसम	४०	२०-३-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	जंतुसंसर्गामुळे
४६	६२८४/१८	बंडगार्डन	१३८/२०१८	अनोळखी इसम	६०	२-९-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	जंतुसंसर्गामुळे
४७	६२८५/१८	बंडगार्डन	९८/२०१७	अनोळखी इसम	६५	१४-६-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	फुफ्फुसाचा क्षयरोग
४८	६२८३/१८	बंडगार्डन	१२९/२०१७	यमन्ना धोडंप्पा सांगलीकर.	७८	३-८-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Ischaemic Heart disease.
४९	६२८२/१८	बंडगार्डन	१८५/२०१७	सुशिला मारुती शिंदे	६५	१९-१०-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Coronary arteries atherosclerosis with occulsions.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
५०	६२८१/१८	बंडगार्डन	१९९/२०१७	आजारा मोहसीमुद्दीन सलमानी.	५	३०-१०-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Cerebral pulmonary oedema.
५१	६२८०/१८	बंडगार्डन	१६०/२०१८	अजगर अली शौकत अली शेख.	३८	१५-१०-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Septicemia
५२	६३२५/१८	बंडगार्डन	१५६/२०१५	देवराव हरिश्चंद्र दमडू	५४	७-१०-२०१५	अपघाती मृत्यू समरी.	Head injury
५३	६३२६/१८	बंडगार्डन	९६/२०१६	संतोष झेंडू शिरतोडे	३०	७-६-२०१६	अपघाती मृत्यू समरी.	Shock due to electrocution.
५४	६३२७/१८	बंडगार्डन	१२७/२०१७	बुरेसिंग मुल्लु कुसवाह	२०	१-८-२०१७	अपघाती मृत्यू समरी.	Complication following head injury.
५५	६३२९/१८	बंडगार्डन	१४५/२००८	संतोष रामा गायकवाड	३८	३-६-२००८	अपघाती मृत्यू समरी.	head injury
५६	६३२८/१८	बंडगार्डन	१७६/२०१६	अनोळखी इसम	४५	७-१०-२०१६	अपघाती मृत्यू समरी.	head injury
५७	६३२२/१८	बंडगार्डन	५८/२०१६	बापु चोखा साळवे	८१	१२-४-२०१६	अपघाती मृत्यू समरी.	Death due to intracerebral bleed.
५८	६३२१/१८	बंडगार्डन	८१/२०१८	विमल साधु गायकवाड	५६	२६-५-२०१८	अपघाती मृत्यू समरी.	Complication following head and spinal injuries.
५९	६३२३/१८	बंडगार्डन	१४०/२०१८	प्रकाश वसंत सोंळकर	५७	७-९-२०१८	अपघाती मृत्यू समरी.	डोक्याला मार लागल्याने
६०	६३२४/१८	बंडगार्डन	२४३/२०१२	निर्मला जयसिंग कुशवाह	४७	२९-१२-२०१२	अपघाती मृत्यू समरी.	Shock due to burns
६१	६३११/१८	बंडगार्डन	६५/२०१२	रमेश हनुमंता जमादार	३०	२३-४-२०१२	आत्महत्या मृत्यू समरी.	Shock due to burns
६२	६३१२/१८	बंडगार्डन	१५४/२०१८	नेहा किशोर परदेशी	१८	४-१०-२०१८	आत्महत्या मृत्यू समरी.	Asphyxia due to hanging.
६३	६३१३/१८	बंडगार्डन	१२४/२०१६	अनोळखी पुरुष	४५	२१-७-२०१६	आत्महत्या मृत्यू समरी.	Due to hanging
६४	६३१५/१८	बंडगार्डन	१४८/२०१५	गंगाराम मालगौडा धनगर.	४२	२३-९-२०१५	आत्महत्या मृत्यू समरी.	Complication following hanging.
६५	६३१६/१८	बंडगार्डन	२३०/२०१७	रविंद्र जगन्नाथ गायकवाड.	३२	९-१२-२०१७	आत्महत्या मृत्यू समरी.	Asphyxia due to hanging.
६६	६३१७/१८	बंडगार्डन	१२९/२०१४	महादेवसिंग रामराजसिंग राजावत.	३५	९-८-२०१८	आत्महत्या मृत्यू समरी.	Asphyxia due to hanging.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
६७	६३१८/१८	बंडगार्डन	७०/२०१३	कुलदिप अशोक खंदारे	२१	५-४-२०१३	आत्महत्या मृत्यू समरी.	Asphyxia due to hanging.
६८	६३१९/१८	बंडगार्डन	०५/२०१८	हनुमंता तिपन्ना बज्जर	५०	९-१-२०१८	आत्महत्या मृत्यू समरी.	Asphyxia due to hanging.
६९	६३२०/१८	बंडगार्डन	२१९/२०१६	समाधान हरि मुंडे	२१	४-१२-२०१६	आत्महत्या मृत्यू समरी.	Asphyxia due to hanging.
७०	६०१०/१८	लष्कर	४०/२०१८	संजय किसन पाठडिया	४५	१३-९-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	मेंदुमध्ये रक्त साकळल्यामुळे.
७१	६१३०/१८	लष्कर	५३/२०१८	शैलेंद्र अरुण लोंढे	४८	२९-१०-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	हृदयविकाराचा झटका
७२	६२२९/१८	लष्कर	४६/२०१८	जोसेफ गुरय्या मनकिन	५०	६-१०-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
७३	६१६८/१८	लष्कर	३०/२०१८	सुमन श्यामलाल परदेशी	६५	२३-६-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी	व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
७४	६१२३/१८	लष्कर	४७/२०१८	अनोळखी पुरुष	५२	९-१०-२०१८	अपघाती मृत्यू समरी.	Exact cause of death can not be given due to Decomposition.
७५	६२३५/१८	कोरेगाव पार्क	३९/२०१८	सुमित्रा श्रीनिवास राजुल	५०	१०-११-२०१८	अपघाती मृत्यू समरी.	Head Injury
७६	६२३४/१८	कोरेगाव पार्क	१४/२०१८	विशाल विजयसिंह लावंड.	४०	६-५-२०१८	आत्महत्या मृत्यू समरी.	Death due to firearm injury.
७७	५८९८/१८	कोरेगाव पार्क	२०/२०१८	राजेंद्र बसवनाप्पा हादरे	४८	२२-६-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Septicemia
७८	६१५९/१८	कोरेगाव पार्क	२१/२०१८	चंदन बाबूलाल परदेशी	६२	२२-६-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Septicemia
७९	६१६०/१८	कोरेगाव पार्क	२२/२०१८	रमा पूर्ण नाव माहित नाही.	२.५ महिने.	२७-६-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Bronchopneumonia
८०	६१५८/१८	कोरेगाव पार्क	१५/२०१८	सुरेखा अशोक रणदिवे	३५	८-५-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.

डॉ. प्रीती टिपरे,

सहायक पोलीस आयुक्त,
लष्कर विभाग, पुणे शहर.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/लष्कर विभाग/५१५४/२०१९-- सर्व लोकांना या अधिसूचनेद्वारे कळविण्यात येते की, सोबतच्या तक्त्यात दर्शविलेल्या व्यक्ती अकरमात मयत झालेल्या असून त्याबाबत अंतिम गोषवारा मिळणेबाबत संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी (लष्कर/बंडगार्डन/कोरेगाव पार्क) यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये आमचे कार्यालयास अहवाल सादर केला आहे. तरी मयत इसम त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला अशी तक्रार असेल तर त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून १५ दिवसांचे आत लेखी तक्रार या कार्यालयास सादर करावी. मुदतीनंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही. वरील मुदतीत कोणाचीही तक्रार प्राप्त न झाल्यास संबंधित व्यक्तीचे मृत्यूचे कारणाबाबत तक्रार नाही असे ग्राह्य धरून संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक, यांचे अहवालाप्रमाणे अंतिम गोषवारा मंजूर करणेत येईल.

परिशिष्ट

अ. क्र.	आवक क्रमांक	पोलीस स्टेशन	अ. म. र. क्रमांक	मयताचे नाव	वय	मृत्यू दिनांक	मृत्यूचा प्रकार	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७	८	९
१	५१३१/१८	बंडगार्डन	११९/२०१८	अनोळखी पुरुष	५५	२-८-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	जंतुसंसर्ग
२	५१३२/१८	बंडगार्डन	८५/२०१८	अनोळखी पुरुष	६५	२८-५-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Bilateral pulmonary consolidation.
३	५१३०/१८	बंडगार्डन	९८/२०१८	संतोष परशुराम भोसले	४०	२६-६-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	जंतुसंसर्ग
४	५१२९/१८	बंडगार्डन	८४/२०१८	अनोळखी पुरुष	६५	२८-५-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Bilateral pulmonary consolidation.
५	५१२८/१८	बंडगार्डन	१२८/२०१८	अनोळखी पुरुष	४०	१०-८-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	जंतुसंसर्ग
६	५१२६/१८	बंडगार्डन	१३६/२०१८	अनोळखी पुरुष	५०	२२-८-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Bilateral pulmonary consolidation.
७	५१२७/१८	बंडगार्डन	१२७/२०१८	प्रमोद हरी वाघमारे	४९	१०-८-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Death due to liver cirrhosis.
८	५१२४/१८	बंडगार्डन	५०/२०१८	अनोळखी इसम	६५	२४-३-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Liver cirrhosis
९	५१२५/१८	बंडगार्डन	५६/२०१८	शहाजी श्रीपती झोंबडे	४५	१-४-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	जंतुसंसर्ग
१०	५५५१/१८	बंडगार्डन	७५/२०१८	विशाल व्यंकटेश लाचाकर.	४०	१७-५-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Bilateral pulmonary consolidation.
११	५५५०/१८	बंडगार्डन	६५/२०१८	अनोळखी पुरुष	६०	२६-४-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Bilateral pulmonary consolidation.
१२	५५५७/१८	बंडगार्डन	२२९/२०१७	अनोळखी पुरुष	२८	८-१२-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Bilateral pulmonary consolidation.
१३	५५५६/१८	बंडगार्डन	१११/२०१६	वसंत दिनकर भालेराव.	७४	६-७-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Ischaemic heart disease with lung abscess.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
१४	--	बंडगार्डन	२४०/२०१७	संपत गुलाब आल्हाट	५२	२८-१२-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Bilateral extensive pulmonary tuberculosis.
१५	५१२३/१८	बंडगार्डन	३६/२०१८	हर्ष सागर हिवाळे	२	१-३-२०१८	अपघाती मृत्यू समरी.	Complication followings burns.
१६	५५५२/१८	बंडगार्डन	२०१/२०१७	झांबर दामु अडसूळ	७०	३०-१०-२०१७	अपघाती मृत्यू समरी.	Complication followings burns.
१७	५५५३/१८	बंडगार्डन	४३/२०१७	जगदिशा भिमाप्पा कोटेगिरी.	६०	८-३-२०१७	अपघाती मृत्यू समरी.	Head injury
१८	५५५५/१८	बंडगार्डन	१२/२०१७	अनिल विठ्ठल पठारे	२३	२१-१-२०१७	आत्महत्या मृत्यू समरी.	Asphyxia due to hanging.
१९	३९२५/१८	बंडगार्डन	७०/२०१८	संतोष पांडूरंग वाकडे	३०	३०-५-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	क्षयरोग
२०	३९२४/१८	बंडगार्डन	९०/२०१८	कमल शाम खन्ना	४७	५-६-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	हृदयविकाराने
२१	२६८०/१८	बंडगार्डन	४०/२०१८	सुभद्रा श्रावण डाळिंबे	९०	४-३-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	जंतुसंसर्ग
२२	३९९१/१८	बंडगार्डन	२१५/२०१७	राजु भिमराव पंजलर	३३	१९-११-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	जंतुसंसर्ग
२३	४०४२/१८	बंडगार्डन	२२६/२०१७	परमेश्वर धुनेवा कसबे	४६	३-१२-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Liver cirrhosis
२४	३९९४/१८	बंडगार्डन	३९/२०१८	आशा लक्ष्मण जोरकर	५८	४-३-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Pulmonary tuberculosis.
२५	३९९२/१८	बंडगार्डन	६२/२०१८	सुमित बुद्धप्रकाश डिगीया.	५५	१८-४-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Pulmonary tuberculosis.
२६	३९९३/१८	बंडगार्डन	४२/२०१८	अनोळखी पुरुष	६०	६-३-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	जंतुसंसर्ग
२७	२६७७/१८	बंडगार्डन	४/२०१८	सरस्वती दत्तात्रय देवकाते.	८०	८-१-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	जंतुसंसर्ग
२८	६०६७/१८	बंडगार्डन	८६/२०११	अनोळखी पुरुष	४५	१७-४-२०११	नैसर्गिक मृत्यू समरी.	व्हिसेरा राखून ठेवला आहे
२९	६०६५/१८	बंडगार्डन	९६/२०११	अनोळखी पुरुष	४०	२-५-२०११	नैसर्गिक मृत्यू समरी.	व्हिसेरा राखून ठेवला आहे
३०	६०८१/१८	बंडगार्डन	१३१/२०१३	माया लालचंद तलरेजा	५७	९-७-२०१३	नैसर्गिक मृत्यू समरी.	व्हिसेरा राखून ठेवला आहे
३१	६०४२/१८	बंडगार्डन	२०/२०१४	अनोळखी पुरुष	४०	२५-१-२०१४	नैसर्गिक मृत्यू समरी.	Bilateral pulmonary consolidation.
३२	६०८२/१८	बंडगार्डन	६/२०१५	मकबुल गुलाम अहमद लोन.	४४	१४-१-२०१५	नैसर्गिक मृत्यू समरी.	व्हिसेरा राखून ठेवला आहे

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
३३	६०८०/१८	बंडगार्डन	७३/२०१५	अनोळखी स्त्री	६५	११-५-२०१५	नैसर्गिक मृत्यू समरी.	व्हिसेरा राखून ठेवला आहे
३४	६०७८/१८	बंडगार्डन	१८५/२०१५	अनोळखी पुरुष	५०	२०-११-२०१५	नैसर्गिक मृत्यू समरी.	Septicemia
३५	६०६४/१८	बंडगार्डन	३४/२०१५	अनोळखी पुरुष	४०	१३-३-२०१५	नैसर्गिक मृत्यू समरी.	व्हिसेरा राखून ठेवला आहे
३६	६०६३/१८	बंडगार्डन	१२३/२०१५	संजय तुकाराम जाधव	४३	१५-८-२०१५	नैसर्गिक मृत्यू समरी.	हृदयविकाराचा झटका
३७	६०६०/१८	बंडगार्डन	१४५/२०१५	भारती शैलेश खडसे महिने.	२	२२-९-२०१५	नैसर्गिक मृत्यू समरी.	फुफ्फुसाचा आजार
३८	६०४८/१८	बंडगार्डन	१३९/२०१५	अरुण मनोहर घोडके	५९	७-९-२०१५	नैसर्गिक मृत्यू समरी.	व्हिसेरा राखून ठेवला आहे
३९	६०४३/१८	बंडगार्डन	९७/२०१५	अनोळखी पुरुष	६२	२३-६-२०१५	नैसर्गिक मृत्यू समरी.	Septicemia
४०	६०४१/१८	बंडगार्डन	६५/२०१५	अनोळखी स्त्री	७०	३-५-२०१५	नैसर्गिक मृत्यू समरी.	Septicemia
४१	६०२८/१८	बंडगार्डन	१५८/२०१५	सुनिल संभाजी जाधव	४८	१२-१०-२०१५	नैसर्गिक मृत्यू समरी.	व्हिसेरा राखून ठेवला आहे
४२	६०७६/१८	बंडगार्डन	४१/२०१६	राजेश चव्हाण	४५	१७-३-२०१६	नैसर्गिक मृत्यू समरी.	Bilateral pulmonary consolidation.
४३	६०७२/१८	बंडगार्डन	२२६/२०१६	अनोळखी पुरुष	४५	१३-१२-२०१६	नैसर्गिक मृत्यू समरी.	Liver cirrhosis
४४	६०६६/१८	बंडगार्डन	९६/२०१६	दत्तात्रय ऊर्फ दिपक गणेश तलीगरी.	६९	२२-२-२०१६	नैसर्गिक मृत्यू समरी.	व्हिसेरा राखून ठेवला आहे
४५	६०६२/१५	बंडगार्डन	६/२०१६	सौ. मंगल उत्तम सकट.	५५	६-१-२०१६	नैसर्गिक मृत्यू समरी.	Cerebral pulmonary oedema.
४६	६०५०/१८	बंडगार्डन	५४/२०१६	पोपट जयसिंग ढोकले	६४	७-४-२०१६	नैसर्गिक मृत्यू समरी.	व्हिसेरा राखून ठेवला आहे
४७	६०७९/१८	बंडगार्डन	१५५/२०१७	अनोळखी पुरुष	२५	११-९-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Septicemia
४८	६०७७/१८	बंडगार्डन	६१/२०१७	अनोळखी महिला	४९	१२-४-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Pulmonary consolidation.
४९	६०७५/१८	बंडगार्डन	१००/२०१७	अनोळखी पुरुष	७०	१५-६-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Bilateral extensive pulmonary tuberculosis.
५०	६०७०/१८	बंडगार्डन	२१३/२०१७	अरविंद रामचंद्र कर्वे	५१	१८-११-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	फुफ्फुसाचा आजार
५१	६०५९/१८	बंडगार्डन	९१/२०१७	दारुद शहालाल नदाफ	४२	२-६-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Septicemia

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
५२	६०५८/१८	बंडगार्डन	२६/२०१७	लाडलेसाहेब नसरुद्दीन जमादार.	७५	१७-२-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	हृदयविकाराचा झटका
५३	६०५३/१८	बंडगार्डन	१५/२०१७	अनोळखी पुरुष	५५	२३-१-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	व्हिसेरा राखून ठेवला आहे
५४	६०५१/१८	बंडगार्डन	३३/२०१७	अनोळखी पुरुष	६०	२८-२-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Coronary arterial disease.
५५	६०४७/१८	बंडगार्डन	८८/२०१७	अनोळखी पुरुष	४०	२२-५-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	व्हिसेरा राखून ठेवला आहे
५६	६०४०/१८	बंडगार्डन	२३५/२०१७	राजेंद्रसिंग जोरसिंग भदोरिया.	५२	१९-१२-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Cardiac temponade
५७	६०३८/१८	बंडगार्डन	२२५/२०१७	अनोळखी पुरुष	६०	२-१२-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Septicemia
५८	६०३५/१८	बंडगार्डन	१५९/२०१७	अनोळखी पुरुष	४०	१७-९-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Septicemia
५९	६०३२/१८	बंडगार्डन	२१२/२०१७	नरसम्मा व्यंकटेश गोपी	६८	१४-११-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Ischaemic heart disease with lung abscess.
६०	६०३१/१८	बंडगार्डन	२२४/२०१७	गौतम रामा डाळिंबे	५६	४-१०-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Septicemia
६१	६०२७/१८	बंडगार्डन	७८/२०१७	अनोळखी पुरुष	४५	१-४-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	फुफ्फुसाचा आजार
६२	६०७४/१८	बंडगार्डन	१११/२०१८	शब्बीर मदार शेख	७५	११-७-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Bilateral pulmonary consolidation.
६३	६०७१/१८	बंडगार्डन	३०/२०१८	अनोळखी पुरुष	७५	१९-२-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Bilateral pulmonary consolidation.
६४	६०६८/१८	बंडगार्डन	५३/२०१८	अनोळखी पुरुष	४५	२८-३-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Pulmonary consolidation.
६५	६०६१/१८	बंडगार्डन	५९/२०१८	लक्ष्मण तुकाराम सरोदे	५०	६-४-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Ischamic heart disease.
६६	६०५७/१८	बंडगार्डन	९२/२०१८	अनोळखी पुरुष	५०	६-६-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Septicemia
६७	६०५६/१८	बंडगार्डन	१३१/२०१८	रामलाल राजवीर राजोरीया.	५०	१७-८-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Pulmonary tuberculosis.
६८	६०५५/१८	बंडगार्डन	३/२०१८	इब्राहिम इनायतअली शेख.	५०	८-१-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Pulmonary consolidation.
६९	६०६९/१८	बंडगार्डन	१५/२०१८	अनोळखी पुरुष	३५	२७-१-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Septicemia

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
७०	६०४९/१८	बंडगार्डन	७८/२०१८	अनोळखी पुरुष	४०	२०-५-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Septicemia
७१	६०३९/१८	बंडगार्डन	४३/२०१८	अनोळखी पुरुष	४०	५-३-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Bilateral pulmonary consolidation.
७२	६०३७/१८	बंडगार्डन	१/२०१८	हरिदास नारायणदास सिताराम.	६८	१-१-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Coronary arterial disease.
७३	६०३६/१८	बंडगार्डन	९४/२०१८	अनोळखी पुरुष	४०	१६-६-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Consolidation of lung.
७४	६०३४/१८	बंडगार्डन	२२/२०१८	लक्ष्मी गोविंद पालीमकर	३५	७-२-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Complications followings burns.
७५	६०३३/१८	बंडगार्डन	२/२०१८	नागेश वसंत गायकवाड	४४	३-१-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Pulmonary tuberculosis.
७६	६०२९/१८	बंडगार्डन	१३५/२०१८	लक्ष्मण सुदाम कांबळे	७४	२१-८-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Septicemia
७७	६०३०/१८	बंडगार्डन	८९/२०१८	अरुणा दगडू जोगदंड	५९	२-६-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Ischaemic head disease with lung abscess.
७८	६०४४/१८	बंडगार्डन	१०४/२०१७	रमेश काळु सोनवणे	५२	१८-६-२०१७	आत्महत्या मृत्यू समरी.	Asphyxia due to hanging.
७९	६०४५/१८	बंडगार्डन	२२२/२०१६	विजय सोमनाथ भोसले	४२	८-१२-२०१६	आत्महत्या मृत्यू समरी.	Asphyxia due to hanging.
८०	६०४६/१८	बंडगार्डन	११४/२०१८	शंकर लकप्पा कपरेडी	४७	१५-७-२०१८	आत्महत्या मृत्यू समरी.	Asphyxia due to hanging.
८१	६०५२/१८	बंडगार्डन	५५/२०१७	अनोळखी पुरुष	४५	२३-३-२०१७	अपघाती मृत्यू समरी.	Head injury
८२	६०५४/१८	बंडगार्डन	१४/२०१७	अनुराधा माधव मक्का	८०	२२-१-२०१७	अपघाती मृत्यू समरी.	Head injury
८३	६०७३/१८	बंडगार्डन	३/२०१७	उमेश अमृतलाल पारेख	५६	३-१-२०१७	अपघाती मृत्यू समरी.	Head injury
८४	४९५७/१८	लष्कर	१९/२०१८	कमला सागर पाटील	३६	२६-४-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	जंतुसंसर्ग
८५	४९११/१८	लष्कर	२८/२०१८	शंतनु शरद धाडणकर	३२	१३-६-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Myocardial infarction
८६	५०२६/१८	लष्कर	३१/२०१८	महंमदजउर जब्बार कुरेशी.	४७	२९-६-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी	Septicemia
८७	५२०८/१८	लष्कर	२६/२०१८	जोयब रहेमत शेख	३०	३-६-२०१८	नैसर्गिक	प्रेत सडल्यामुळे मृत्यूचे कारण देता येत नाही.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
८८	५२४८/१८	लष्कर	३३/२०१८	अम्रपाली अंकुश जाधव	२७	३-८-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Encephalitis with bilateral pulmonary consolidation.
८९	४५७२/१८	लष्कर	३४/२०१८	जॉना मोझेस कांबळे	३९	७-८-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Death due to head injury.
९०	४५३९/१८	लष्कर	४६/२०१७	कमल महादेव शिर्के	३७	२२-११-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी	Cerbero pulmonary oedema.
९१	३७८१/१८	लष्कर	२३/२०१८	झोहरा मुनीर खान	४८	६-५-२०१८	अपघाती मृत्यू समरी.	Death due to head injury.
९२	३६५६/१८	लष्कर	४२/२०१५	बेवारस इसम	४०	२५-९-२०१५	अपघाती मृत्यू समरी.	Death due to head injury.
९३	३७८२/१८	लष्कर	४९/२०१८	महेंद्र नागेश्वर नागोडे	६५	२८-१२-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	सेप्टिकच्या आजाराने
९४	३७८२/१८	लष्कर	२७/२०१८	छकुली धोंडीराम देंडे	३०	५-६-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी	Pulmonary tuberculosis.
९५	२६८२/१८	लष्कर	१७/२०१८	महंमद रफीक	६५	६-४-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	हृदयविकाराने
९६	४१६६/१८	लष्कर	३८/२०१८	विजय रमेश जेधे	३७	११-९-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Bilateral extensive pulmonary tuberculosis.
९७	४१७२/१८	लष्कर	२९/२०१८	करण धनसिंग दमाई	६६	१६-६-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	हृदयविकाराने
९८	३२९०/१८	लष्कर	३/२०१८	धनराज ननू चव्हाण	४५	६-१-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी	Liver cirrhosis
९९	२६५४/१८	लष्कर	५/२०१८	मुक्तार अब्दुल रहेमान तांबोळी.	६३	१६-१-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Septicemia
१००	३२९१/१८	लष्कर	९/२०१८	जोनिता फ्रान्सीस वाल्लादारिस.	५७	२७-१-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	जंतुसंसर्गजन्य
१०१	२६८१/१८	लष्कर	१२/२०१८	रवि चंदर चव्हाण	५२	१८-२-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	हृदयविकाराच्या आजाराने
१०२	३७८०/१८	लष्कर	१३/२०१८	जेनिफर अँड्रयु बाज	४९	२७-२-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी	हृदयाला रक्त पुरवठा कमी झाल्याने.
१०३	५८००/१८	लष्कर	४८/२०१८	सुधिर सैदु साळुंखे	७३	१२-१०-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
१०४	५८०१/१८	लष्कर	४४/२०१८	संजय ऊर्फ सोन्या चंद्रकांत खैरे.	२४	२७-९-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	फुफ्फुसाचा आजार

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
१०५	५७७१/१८	लष्कर	१५/२०१८	विजय राजमन यादव	१९	६-१-२०१८	अपघाती मृत्यू समरी.	Asphyxia due to drowning.
१०६	५८३९/१८	लष्कर	५१/२०१८	अशोक पंढरीनाथ भाबुरे	५७	२४-१०-२०१८	आत्महत्या मृत्यू समरी.	Asphyxi due to hanging.
१०७	५९५१/१८	लष्कर	३६/२०१८	स्वरूप हनुमंत मिरजकर	५५	३-९-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	व्हिसेरा राखून ठेवला आहे
१०८	५९२५/१८	लष्कर	७०/२०१८	वत्सला एन	७०	२८-११-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	सौम्य हृदयविकाराच्या झटक्याने.
१०९	५५३६/१८	कोरेगाव पार्क	३/२०१८	चंदु मारुती लोंढे	४०	१९-१-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Cardiogenic shock due to rupture of sinus of valsalva in a long standing ventricular septal defect which is a natural cause of death.
११०	५५२१/१८	कोरेगाव पार्क	३१/२०१८	विनेंद्र बाळकृष्ण लोखंडे	४७	२१-८-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Myocardial infarction
१११	५५३५/१८	कोरेगाव पार्क	३३/२०१८	राजेश काशिनाथ गमरे	४६	२९-८-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Coronary arterial disease.
११२	५३६४/१८	कोरेगाव पार्क	७/२०१८	तानाजी बबन खांदवे	४५	१२-२-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Intraparenchymal haemorrhage.
११३	५२०९/१८	कोरेगाव पार्क	१७/२०१८	अनंत नामदेव कसबे	४०	२२-५-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी	Pulmonary tuberculosis.
११४	४८८८/१८	कोरेगाव पार्क	३०/२०१७	संदीप अ	१ म. २० दि.	१-१०-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Precunnonits
११५	५५३८/१८	कोरेगाव पार्क	१९/२०१८	सुमिरन	२.५ वर्षे.	२९-५-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Aspiration pneumonia
११६	५५३९/१८	कोरेगाव पार्क	४२/२०१७	मेघव रविशंकर उपाध्याय.	२२	१९-१२-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Cardiogenic shock due to rupture of sinus of valsalva in a long standing ventricular septal defect which is a natural cause of death.
११७	४८८७/१८	कोरेगाव पार्क	२४/२०१४	बेवारस महिला	५०	१-७-२०१४	अपघाती मृत्यू समरी.	Exact cause of death can not be sivue due to decocuposition.
११८	४८८६/१८	कोरेगाव पार्क	२८/२०१७	समर्थ भिमा पारधे	२४	२१-९-२०१७	अपघाती मृत्यू समरी.	Complications following head injury.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
११९	५०९९/१८	कोरेगाव पार्क	४१/२०१७	विजय संपत सुर्वे	३८	१८-१२-२०१७	आत्महत्या मृत्यू समरी.	Asphyxia due to hanging.
१२०	५२८०/१८	कोरेगाव पार्क	३२/२०१८	सुंदर नारायणदास उदासी.	७२	२४-८-२०१८	आत्महत्या मृत्यू समरी.	Multiple injuries
१२१	२९६०/१८	कोरेगाव पार्क	६/२०१८	व्यंकटेश व्यंकटय्या सन्नेबोईना.	६६	११-२-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Heart disease
१२२	३५५७/१८	कोरेगाव पार्क	२६/२०१७	शिवकुमार पुखराज ओझा.	६२	१८-८-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Acute myocardial infarction.
१२३	३२९८/१८	कोरेगाव पार्क	१६/२०१८	राकेश रमेश जगताप	२९	१५-५-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	जंतुसंसर्ग
१२४	२९६०/१८	कोरेगाव पार्क	१३/२०१८	अभिताम दत्ता	९६	२९-४-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Raised intercranial pressure due to acute subdurac hematioma.
१२५	५८९८/१८	कोरेगाव पार्क	२०/२०१८	राजेंद्र बसवनाप्पा हादरे.	४८	२२-६-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	जंतुसंसर्ग
१२६	५८९७/१८	कोरेगाव पार्क	२५/२०१८	फारुक उस्मान वजीर शेख.	३०	१३-७-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Cerebral pulmonary oedema.
१२७	५८९४/१८	कोरेगाव पार्क	८/२०१८	गलाल नासिर	२०	२५-२-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Hypoxic respiratory failure in klclocked on maintainance heaodialysis.
१२८	५८९४/१८	कोरेगाव पार्क	३४/२०१७	शरद सखाराम वाणी	५७	१४-१०-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी.	Ischemic heart disease
१२९	५५३७/१८	कोरेगाव पार्क	११/२०१८	गुलाब असराजी शिंदे	५९	७-३-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी.	Myocardial infarction
१३०	५८९५/१८	कोरेगाव पार्क	५/२०१८	आकाश पांडुरंग धोत्रे	३४	४-२-२०१८	आत्महत्या मृत्यू समरी.	Asphyxia due to hanging.
१३१	५८०२/१८	कोरेगाव पार्क	१८/२०१८	नंदा सुभाष जाधव	५५	२९-५-२०१७	अपघाती मृत्यू समरी.	Head injury
१३२	५८०३/१८	कोरेगाव पार्क	२३/२०१८	अभिनव अभय डिंगरे	२९	१०-७-२०१८	अपघाती मृत्यू समरी.	Head injury

डॉ. प्रीती टिपरे,

सहायक पोलीस आयुक्त,
लष्कर विभाग, पुणे शहर.

पुणे, २२ डिसेंबर २०१८.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/हडपसर विभाग/६६/२०१९— सर्व लोकांना या अधिसूचनेद्वारे कळविण्यात येते की, सोबतच्या तक्त्यामध्ये दर्शविलेल्या व्यक्ती अकरमात मयत झालेल्या असून त्याबाबत अंतिम गोषवारा मिळणेबाबत संबंधित भागाचे पोलीस अधिकारी यांनी आमचे कार्यालयास अहवाल सादर केला आहे. तरी मयत इसम त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला अशी तक्रार असेल तर त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून १५ दिवसांचे आत लेखी तक्रार या कार्यालयास सादर करावी. मुदतीनंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही. वरील मुदतीत कोणाचीही तक्रार प्राप्त न झाल्यास संबंधित व्यक्तीचे मृत्यूचे कारणाबाबत तक्रार नाही असे ग्राह्य धरून संबंधित भागाचे पोलीस अधिकाऱ्याचे अहवालाप्रमाणे अंतिम गोषवारा मंजूर करणेत येईल.

परिशिष्ट

अ. क्र.	आवक क्रमांक	अ. म. र. नं.	मयत व्यक्तीचे नाव	वय वर्षे	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७
१	३३२	३८/२०१८	ज्ञानेश्वर गोविंद कुंभार	२९	८-२-२०१८	अपघाती मृत्यू समरी
२	३८६	३०९/२०१७	राजु हुसेन शेख	२२	१०-१२-२०१७	अपघाती मृत्यू समरी
३	१७६	१७०/२०१७	अभिजीत सनातन करार	३८	१९-७-२०१७	अपघाती मृत्यू समरी
४	१३७	१६४/२०१५	शिवानंद ऊर्फ पिंटू बसप्पा गुबी	२८	२२-७-२०१५	अपघाती मृत्यू समरी
५	३६१	३२०/२०१७	अनोळखी पुरुष	३२	२३-१२-२०१७	अपघाती मृत्यू समरी
६	२२४	२२८/२०१७	अनोळखी पुरुष	२७	१४-९-२०१७	अपघाती मृत्यू समरी
७	२२३	३३८/२०१६	अनिता संतोष सामेटकर	३४	१९-१२-२०१६	अपघाती मृत्यू समरी
८	१२८	७६/२०१७	चौंद शेख	४७	८-४-२०१७	अपघाती मृत्यू समरी
९	१११	५१/२०१५	सागर भिमराव गायकवाड	२७	१०-३-२०१५	अपघाती मृत्यू समरी
१०	११८	२१५/२०१४	सुदाम चिमाजी कदम	७६	६-९-२०१४	अपघाती मृत्यू समरी
११	२२२	३२४/२०१७	अक्षरा प्रकाश सेगर	६	३१-१२-२०१७	अपघाती मृत्यू समरी
१२	१२३	१६१/२०१४	युसूफ महंमदीन खान	६५	६-७-२०१४	अपघाती मृत्यू समरी
१३	१५९	१५९/२०१४	ज्ञानेश्वर नवनाथ लोंढे	२४	४-७-२०१४	अपघाती मृत्यू समरी
१४	१०७७	४९/२०१५	शशपालसिंग रंगनाथसिंग हेरवाल	२७	४-३-२०१५	अपघाती मृत्यू समरी
१५	१०७६	७९/२०१६	सनी खंडू पंचमुख	१५	२०-३-२०१६	अपघाती मृत्यू समरी
१६	५९	४१/२०१८	जितेश नेगाराम परीहार	१६	११-२-२०१८	अपघाती मृत्यू समरी
१७	१०८	१५०/२०१६	लहू अंबादास निलवडे	१९	२८-५-२०१६	अपघाती मृत्यू समरी
१८	९७	२०२/२०१६	धनाजी दादाराव काटमोरे	६५	३०-७-२०१६	अपघाती मृत्यू समरी
१९	८९	१८१/२०१७	उज्ज्वल निर्मल बिश्वास	१८	२-८-२०१७	अपघाती मृत्यू समरी
२०	१३६	१४८/२०१६	अनोळखी पुरुष	३५	२७-५-२०१६	अपघाती मृत्यू समरी
२१	१३५	३४५/२०१६	रिषभ प्रसाद शिंगोटे	९	२६-१२-२०१६	अपघाती मृत्यू समरी
				महिने.		
२२	१३४	१३५/२०१५	सचिन दिलीप कांबळे	३४	१२-६-२०१५	अपघाती मृत्यू समरी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
२३	१३२	९२/२०१५	सैफन लाडलेसाब नदाफ	२३	२०-४-२०१५	अपघाती मृत्यू समरी
२४	१३१	१४५/२०१४	वसंत मारुतीराव पतंगे	५५	१६-६-२०१४	अपघाती मृत्यू समरी
२५	१५७	७२/२०१३	अनोळखी पुरुष	४०	२१-४-२०१३	अपघाती मृत्यू समरी
२६	३८५	२९१/२०१७	मुकेशकुमार सिंग	४३	१८-११-२०१७	अपघाती मृत्यू समरी
२७	२६९	११/२०१८	मनाज गोकुळदास पालीवाल	४४	११-१-२०१८	अपघाती मृत्यू समरी
२८	२८६	३४/२०१८	वैष्णवी विशाल देडे	१८	१-२-२०१८	अपघाती मृत्यू समरी
२९	२८७	२५२/२०१७	अनोळखी पुरुष	४०	२-१०-२०१७	अपघाती मृत्यू समरी
३०	३३१	३१९/२०१७	लालय्या यल्लाप्पा माघासू	२५	२०-१२-२०१७	अपघाती मृत्यू समरी
३१	११	११५/२०१८	दिपक शिवाजी भोरे	४२	१०-५-२०१८	अपघाती मृत्यू समरी
३२	१२	१४६/२०१८	गणेश सुरेश खोडवे	३६	१६-६-२०१८	अपघाती मृत्यू समरी
३३	१३	९२/२०१८	कमलाकर सोपान कांबळे	५५	१६-४-२०१८	अपघाती मृत्यू समरी
३४	२१	१३१/२०१७	दिनेश प्रेमकुमार पनीकर	१६	२७-५-२०१७	अपघाती मृत्यू समरी
३५	२२	१३६/२०१८	राकेश राम नारायण	१८	३१-५-२०१८	अपघाती मृत्यू समरी
३६	२३	५५/२०१८	कोंडीबा रामभाऊ ऊफाडे	४७	७-३-२०१८	अपघाती मृत्यू समरी
३७	३९	२११/२०१७	ज्ञानेश्वर अर्जुन कामटे	४२	१७-८-२०१८	अपघाती मृत्यू समरी
३८	--	४७/२०१८	हरीशचंद्र दिगंबर निषाद	२२	२१-२-२०१८	अपघाती मृत्यू समरी
३९	८४	७१/२०१८	सुजुन जनुस बर्ला	२७	२९-३-२०१८	अपघाती मृत्यू समरी
४०	८१	३०६/२०१७	गोविंदभाऊ बापु जाधव	६५	८-१२-२०१७	अपघाती मृत्यू समरी
४१	१०५	३१४/२०१७	अनोळखी पुरुष	३५	१८-१२-२०१७	अपघाती मृत्यू समरी
४२	६६	१३५/२०१८	तारामती शंकरराव माळी	८०	२८-५-२०१८	अपघाती मृत्यू समरी
४३	७६	१६३/२०१८	संजय रंगनाथ निकम	३६	६-७-२०१८	अपघाती मृत्यू समरी
४४	७८	७७/२०१८	विक्रान्त सुभाष कोल्हटकर	१५	४-४-२०१८	अपघाती मृत्यू समरी
४५	१२१	२४५/२०१८	नरसिंग गोविंद कोरे	५५	२४-९-२०१८	अपघाती मृत्यू समरी
४६	१२२	१८४/२०१८	सुनिता भगवान माने	४२	२६-७-२०१८	अपघाती मृत्यू समरी
४७	१३६	५९/२०१८	सुदाम केदारनाथ सावंत	५०	१३-३-२०१८	अपघाती मृत्यू समरी
४८	१३७	२०२/२०१८	अनोळखी पुरुष	३०	९-८-२०१८	अपघाती मृत्यू समरी
४९	१८	११३/२०१८	अनुसया चांदु कपाटे	४०	९-५-२०१८	अपघाती मृत्यू समरी
५०	१५	१२९/२०१८	देवेंद्र मानाप्पा खांबर	१८	२१-५-२०१८	अपघाती मृत्यू समरी
५१	१४	१०८/२०१८	सचिन गलाप्पा महेर	२०	७-५-२०१८	अपघाती मृत्यू समरी
५२	२५	१८५/२०१७	मुकुंद हरीशचंद्र डुकरे	३०	१०-८-२०१७	अपघाती मृत्यू समरी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
५३	२४	१७८/२०१८	बाळासाहेब रंगनाथ वसेकर	४०	२१-७-२०१८	अपघाती मृत्यू समरी
५४	४०	१५८/२०१८	अभिजीत अशोक दरेकर	३२	२९-६-२०१८	अपघाती मृत्यू समरी
५५	४१	१७५/२०१८	पुनाराम गोपीराम बिष्णोई	२०	१७-७-२०१८	अपघाती मृत्यू समरी
५६	५८	२४२/२०१७	अमोल राजाराम पंडीत	२९	२६-९-२०१७	अपघाती मृत्यू समरी
५७	५७	२२०/२०१७	दत्तात्रय विठ्ठल भोसले	५५	६-९-२०१७	अपघाती मृत्यू समरी
५८	५४	२४१/२०१७	बालेश्वर प्रल्हाद पांडेय	५०	२५-९-२०१७	अपघाती मृत्यू समरी
५९	९९	१२/२०१८	किरण राजेंद्र पळसे	२८	१३-१-२०१८	अपघाती मृत्यू समरी
६०	१००	४६/२०१८	सुहाज अर्जुन अव्हाळे	३३	२१-२-२०१८	अपघाती मृत्यू समरी
६१	१०१	६५/२०१८	अरुण युवराज साठे	२८	२०-३-२०१८	अपघाती मृत्यू समरी
६२	१०९	२५/२०१८	महेंद्र डल्लाराम चौधरी	२२	२३-१-२०१८	अपघाती मृत्यू समरी
६३	१०८	२०४/२०१८	रुषील शशिकिरम ओबेरॉय	३६	११-८-२०१८	अपघाती मृत्यू समरी
६४	१२३	२६२/२०१८	स्मिता केशव घोरपडे	३९	८-१०-२०१८	अपघाती मृत्यू समरी
६५	७०	१८७/२०१७	पायल चंद्रशेखर शिंदे	२०	११-८-२०१७	अपघाती मृत्यू समरी
६६	७५	५७/२०१७	रोहित राजु रणदिवे	१९	१२-३-२०१७	अपघाती मृत्यू समरी
६७	७९	१४/२०१८	अभिषेक कुमार मनिराम असरे	२२	१५-१-२०१८	अपघाती मृत्यू समरी
६८	८०	१५/२०१८	अंजली पुष्पांजली टिंनको	१४	१५-१-२०१८	अपघाती मृत्यू समरी
६९	८२	२७१/२०१७	लव राम एडके	३८	१९-१०-२०१७	अपघाती मृत्यू समरी
७०	१३४	२७७/२०१७	सोनाली अनिल पवार	१४	२९-१०-२०१७	अपघाती मृत्यू समरी
७१	१३५	९७/२०१८	विवेक अशोक वाघ	२७	२४-४-२०१८	अपघाती मृत्यू समरी
७२	५५	३१२/२०१७	रोहन कैलास काळे	२८	१४-१२-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
७३	५६	२९७/२०१४	गणेश भगन्ना शिंदे	३८	२१-११-२०१४	नैसर्गिक मृत्यू समरी
७४	१६	२९०/२०१७	ज्ञानेश्वर गुलाबराव जाधव	२७	१७-११-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
७५	१७	७४/२०१८	प्रिती उमेश कुमारगुप्ता	२४	१-४-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
७६	१९	२९४/२०१७	भानुदास बाबुराव पुंड	३५	२२-११-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
७७	९७	१८०/२०१७	हिराबाई विरूपक्ष कुंभार	७५	२-८-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
७८	९६	६४/२०१८	दत्तात्रय बबनराव दोंडकर	४४	२०-३-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
७९	९५	२५४/२०१७	अशोक कोंडीबा रनदिवे	६०	५-१०-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
८०	९८	२०८/२०१८	हरिशंकर नारायण यादव	३५	१५-८-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
८१	१०२	१४३/२०१८	ज्युलीअस जॉन एक्का	७६	११-६-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
८२	१०३	१५/२०१७	ईश्वर दास चिंतले	५९	१८-१-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
८३	१०४	२८४/२०१७	अनोळखी महिला	५०	९-११-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
८४	१११	२१६/२०१८	रनविजय रामप्रसाद गौतम	३२	२६-८-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
८५	११२	२०/२०१८	कौशल्या दत्तात्रय खेडकर	६८	१९-१-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
८६	११३	७६/२०१८	गणेश रमेश पवार	३८	३-४-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
८७	११४	२५५/२०१७	नितीन अशोक जोशी	३८	६-१०-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
८८	११०	२१३/२०१८	देवदत्त महादेव चौरे	४५	२०-८-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
८९	१०७	१३२/२०१८	अजिनाथ सोपान गोरखे	४०	२४-५-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
९०	६४	९४/२०१८	बालन चल्तापन पुदाशेरी	४८	१८-४-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
९१	६५	१७७/२०१८	नारायण हनुमंत मोरे	७०	२१-७-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
९२	६७	२७९/२०१७	राहुल नारायण माळी	३२	१-११-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
९३	६८	५४/२०१८	अनिल गुलाब भोसले	५७	६-३-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
९४	६९	२३५/२०१७	सुनिता विजयकुमार यादव	४०	२१-९-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
९५	७१	१०/२०१८	एक अनोळखी पुरुष	५५	१२-१-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
९६	७२	३०८/२०१७	संजय तुकाराम पांढरे	५०	१०-१२-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
९७	७३	२४५/२०१७	सुधीर बाबुराव हरपळे	३३	३०-९-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
९८	७४	८३/२०१७	चाँदणी सुरेश निशाद	२६	१३-४-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
९९	७७	१७७/२०१७	मोहन यशवंत माने	६०	२८-७-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
१००	८३	३३१/२०१६	अशाबाई भगवान देशमुख	३४	१२-१२-२०१६	नैसर्गिक मृत्यू समरी
१०१	१२०	३१५/२०१७	जगन्नाथ त्रिंबक कुलकर्णी	८०	१९-१२-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
१०२	१२४	३०४/२०१७	गिरीधरी तुळशीराम बसवंते	३५	६-१२-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
१०३	१२५	१०२/२०१७	एक अनोळखी पुरुष	३२	३-५-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
१०४	१२६	२२१/२०१८	अनिल अभिमान गव्हाणे	३८	३०-८-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
१०५	१२७	२२७/२०१७	निकीता नामदेव जाधव	३५	१४-९-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
१०६	१२८	२९/२०१८	अशोक रामचंद्र ढोबळे	५८	२४-१-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
१०७	१२९	१५९/२०१८	विजय अशोक राणे	३९	१-७-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
१०८	१३०	२४२/२०१८	राहुल श्रीपाद कांबळे	५१	२१-९-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
१०९	१३१	२६३/२०१८	वसंत केशव खांडेकर	६५	९-१०-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
११०	१३२	२१६/२०१६	बाजीराव सादबा टिळेकर	६५	१३-६-२०१६	नैसर्गिक मृत्यू समरी
१११	१३३	१६४/२०१८	संनिल परदेशदास मंडल	३०	७-७-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी

सुनील देशमुख,

सहायक पोलीस आयुक्त,
हडपसर विभाग, पुणे शहर.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/हडपसर विभाग/६६-अ/२०१९— सर्व लोकांना या अधिसूचनेद्वारे कळविण्यात येते की, सोबतच्या तक्त्यामध्ये दर्शविलेल्या व्यक्ती अकरमात मयत झालेल्या असून त्याबाबत अंतिम गोषवारा मिळणेबाबत संबंधित भागाचे पोलीस अधिकारी यांनी आमचे कार्यालयास अहवाल सादर केला आहे. तरी मयत इसम त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला अशी तक्रार असेल तर त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून १५ दिवसांचे आत लेखी तक्रार या कार्यालयास सादर करावी. मुदतीनंतर आलेल्या तक्रारीचा विचार केला जाणार नाही. वरील मुदतीत कोणाचीही तक्रार प्राप्त न झाल्यास संबंधित व्यक्तीचे मृत्यूचे कारणाबाबत तक्रार नाही असे ग्राह्य धरून संबंधित भागाचे पोलीस अधिकाऱ्याचे अहवालाप्रमाणे अंतिम गोषवारा मंजूर करणेत येईल.

परिशिष्ट

अ. क्र.	आवक क्रमांक	अ. म. र. नं.	मयत व्यक्तीचे नाव	वय वर्षे	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७
१	५	३४/२०१८	सुरेश जयराम बनपट्टे	७०	२८-३-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
२	५०	१००/२०१७	तान्हाबाई हनुमंता जाधव	७०	१३-११-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
३	५३	१५/२०१८	सतिश वसंत कळसकर	७४	१२-२-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
४	५२	४६/२०१८	रामस्वरुप बहोत	५०	१३-४-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
५	४	४/२०१८	बेबी ऑफ कल्याणी धिरेंद्र सिंग.	१६ दिवस.	१५-१-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
६	६	११/२०१८	गणेश सुंदर शेटी	४८	२७-१-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
७	७	५२/२०१८	देवबाई आनंदा घोडके	७७	१९-४-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
८	८	५१/२०१८	शशिकांत शहाजी भोरे	५५	१८-४-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
९	१०	१०९/२०१७	रेखा गणेश परदेशी	४८	७-१२-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
१०	६०	६८/२०१८	संदीप जगन्नाथ क्षिरसाट	४३	२८-६-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
११	६१	६६/२०१८	बबन रघुनाथ पवार	६१	१६-६-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
१२	६२	२३/२०१८	सयाजी शंकरराव कोरटकर	४९	१२-३-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
१३	६३	७१/२०१७	आकाश राजु गायकवाड	२	६-९-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
१४	४५३	१/२०१८	निर्मला मल्लेश राठोड	५ महिने	३-१-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
१५	४५२	२/२०१८	आनंदा ज्योतकुमार करार	५०	९-१-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
१६	२०	४८/२०१८	श्रुती दिलीप जाधव	६ महिने	१७-४-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
१७	२९	३९/२०१८	सुरेश भिमाप्पा गायकवाड	५२	३-४-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
१८	२८	१०७/२०१७	साहेम निंबू पासवान	५२	२-१२-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
१९	२७	९१/२०१७	सुभाष मुरलीधर गायकवाड	५२	५-११-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
२०	२६	९०/२०१७	पोपट श्रीरंग गोलांडे	६२	२-११-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
२१	३	५३/२०१८	इसरार बशीर शेख	४९	१२-२-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
२२	३४	५४/२०१८	संभाजी नाथाजी पाटील	३९	२३-४-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
२३	३१	८२/२०१८	धोंडीबा दगडू रासगे	८३	७-८-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
२४	३२	९३/२०१७	चेतन अंकुश कोंडके	२२	७-११-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
२५	३३	४२/२०१८	पॉल फ्रान्सीस वेले	६८	९-४-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
२६	१	१८/२०१८	गोविंद सतिश पाटसुते	८	२१-२-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
२७	३६	६/२०१८	राजेंद्र लाल बचन लाल	४६	२१-१-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
२८	३८	३०/२०१८	सुभाष यल्लाप्पा कांबळे	२६	२२-३-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
२९	४२	११५/२०१७	त्रिभुवन दुधनाथ शुक्ला	५८	२७-१२-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
३०	४९	६२/२०१८	अनोळखी पुरुष	३५ ते ४०.	४-६-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
३१	४८	५४/२०१८	केशप्पा चंद्रप्पा	३१	७-५-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
३२	४७	६३/२०१८	रुबीना श्रीकांत मिस्त्री शर्मा	३४	९-८-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
३३	४६	३७/२०१८	बेबी ऑफ वर्षा पन्नालाल माने	३ तास	१-४-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
३४	४५	३२/२०१८	सोनाबाई किसनराव नवघरे	८५	२३-३-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
३५	४४	३६/२०१८	अमर दलबाहुर बिस्टा	३६	३१-३-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
३६	१४१	१०६/२०१७	नरसिमालु ए मुडामाला	५७	३०-११-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
३७	१४३	७५/२०१८	महादेव नामदेव गायकवाड	४७	२४-७-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
३८	८५	२८/२०१८	रफिक शमशुद्दीन सय्यद	४५	१८-३-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
३९	८६	१०४/२०१७	भक्ती नागेश कारंडे	४	२५-११-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
४०	८७	११८/२०१५	सैफन बासुमियाँ कुरेशी	५३	३-११-२०१५	नैसर्गिक मृत्यू समरी
४१	९०	६५/२०१८	अनिल पर्वती कांबळे	४०	१०-६-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
४२	९४	८१/२०१८	बेबी ऑफ अनिता अहिवळे	१८ दि.	२१-८-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
४३	११५	६९/२०१८	आशा कुंडलिक पवार	५२	३०-६-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
४४	१०६	५/२०१८	रमेश हनुमंत गायकवाड	६४	१७-१-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
४५	११६	७/२०१८	राजकुमार पारसमल जैन	४३	२२-१-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
४६	११७	७६/२०१८	दयाराम कंधाल निशाद	६०	२४-७-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
४७	११८	८३/२०१८	सदानंद शांताप्पा शेटी	६८	९-८-२०१८	नैसर्गिक मृत्यू समरी
४८	११९	४९/२०१७	दुरईराज मुक्क्या तेवर	७३	३१-५-२०१७	नैसर्गिक मृत्यू समरी
४९	९३	४१/२०१८	विशाल विठ्ठल गायकवाड	२४	९-४-२०१८	आत्महत्या मृत्यू समरी
५०	५१	४४/२०१८	कासम्मा नारायण पेरु	३५	११-४-२०१८	आत्महत्या मृत्यू समरी
५१	३५	२७/२०१८	शामराव निवृत्ती घोडके	५०	१७-३-२०१८	आत्महत्या मृत्यू समरी
५२	३६७	३४/२०१८	संजय प्रभाकर खिल्लारे	२८	२८-३-२०१८	आत्महत्या मृत्यू समरी
५३	८८	१७/२०१८	विजय हरीसिंग ठाकूर	३६	१४-२-२०१८	आत्महत्या मृत्यू समरी
५४	९१	६२/२०१७	अनोळखी पुरुष	४०	२५-७-२०१७	आत्महत्या मृत्यू समरी
५५	८९	१२/२०१८	शारदा हिरा हिरेकरु	४०	२८-१-२०१८	आत्महत्या मृत्यू समरी
५६	१३८	९१/२०१८	सुधाराणी येशु गोलापल्ली	२०	६-९-२०१८	आत्महत्या मृत्यू समरी
५७	१३९	८७/२०१८	प्रशांत कैलास कुटे	२७	१२-८-२०१८	आत्महत्या मृत्यू समरी
५८	१४०	१३/२०१८	कु. आश्विनी पांडुरंग गवारी	२३	२९-१-२०१८	आत्महत्या मृत्यू समरी
५९	९	७७/२०१७	व्यंकटव्हरलु रामय्या बंडला	४०	२१-९-२०१७	अपघाती मृत्यू समरी
६०	४५४	८१/२०१६	राजेश शिवाजी जाकापुरे	२७	१-८-२०१६	अपघाती मृत्यू समरी
६१	२	२२/२०१८	आनंद रेणुप्पा	२८	७-३-२०१८	अपघाती मृत्यू समरी
६२	३७	६०/२०१८	देवराज महादेव राठोड	८	२४-५-२०१८	अपघाती मृत्यू समरी
६३	४३	२४/२०१८	अनोळखी पुरुष	४०	१५-३-२०१८	अपघाती मृत्यू समरी
६४	९२	७८/२०१८	पन्नाराम नौपाजी सिसोदिया	२१	२४-७-२०१८	अपघाती मृत्यू समरी
६५	१४४	८८/२०१८	मानसी नंदकिशोर देशमुख	१६	१९-८-२०१८	अपघाती मृत्यू समरी
६६	१४२	४७/२०१८	विक्रम पापा जाधव	४३	१५-४-२०१८	अपघाती मृत्यू समरी

सुनील देशमुख,

सहायक पोलीस आयुक्त,
हडपसर विभाग, पुणे शहर.

पुणे, ९ जानेवारी २०१९.